



# भारत का राजपत्र The Gazette of India

सी.जी.-डी.एल.-अ.-16012020-215487  
CG-DL-E-16012020-215487

असाधारण  
EXTRAORDINARY  
भाग II—खण्ड 3—उप-खण्ड (ii)  
PART II—Section 3—Sub-section (ii)  
प्राधिकार से प्रकाशित  
PUBLISHED BY AUTHORITY

सं. 143]  
No. 143]

नई दिल्ली, शुक्रवार, जनवरी 10, 2020/पौष 20, 1941  
NEW DELHI, FRIDAY, JANUARY 10, 2020/PAUSHA 20, 1941

सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय

अधिसूचना

नई दिल्ली, 9 जनवरी, 2020

का.आ. 153(अ).—केन्द्रीय सरकार, ने, राष्ट्रीय राजमार्ग अधिनियम, 1956 (1956 का 48) (जिसे इसमें इसके पश्चात् उक्त अधिनियम कहा गया है) की धारा 3क की उपधारा (1) के अधीन जारी की गई भारत सरकार के सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय की अधिसूचना संख्या का.आ. 679(अ) तारीख 4 फरवरी, 2019 जो भारत के राजपत्र, असाधारण, भाग II, खण्ड 3, उपखंड (ii) में प्रकाशित की गई थी, द्वारा महाराष्ट्र राज्य के ठाणे जिले में मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे स्पर ते एनएच 4बी के कि. मी. 18.925 से कि. मी. 45.400 (महाराष्ट्र सेक्शन) तक के भुखंड के निर्माण (चौड़ा करने/छह/आठ लेन का बनाने, आदि), अनुरक्षण, प्रबंधन और प्रचालन के लिए उस अधिसूचना से उपाबद्ध अनुसूची में विनिर्दिष्ट भूमि का अर्जन करने के अपने आशय की घोषणा की थी ;

और उक्त अधिसूचना का सार उक्त अधिनियम की धारा 3क की उपधारा (3) के अधीन तारीख "24 फरवरी, 2019" को "दैनिक लोकमत" और "फ्री प्रेस जनरल " दोनों में प्रकाशित किया गया था ;

और सक्षम प्राधिकारी को किसी व्यक्ति से कोई आक्षेप प्राप्त नहीं हुए है;

और सक्षम प्राधिकारी ने उक्त अधिनियम की धारा 3घ की उपधारा (1) के अनुसरण में, केन्द्रीय सरकार को अपनी रिपोर्ट दे दी है ;

अतः अब, केन्द्रीय सरकार, सक्षम प्राधिकारी की उक्त रिपोर्ट प्राप्त हो जाने पर और उक्त अधिनियम की धारा 3घ की उपधारा (1) द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए, यह घोषणा करती है कि उक्त अनुसूची में विनिर्दिष्ट भूमि का पूर्वोक्त प्रयोजन के लिए अर्जन किया जाना चाहिए ;

और अब, केन्द्रीय सरकार, उक्त अधिनियम की धारा 3घ की उपधारा (2) के अनुसरण में यह घोषणा करती है कि इस अधिसूचना के राजपत्र में प्रकाशन पर, उक्त अनुसूची में विनिर्दिष्ट भूमि सभी विल्लंगमों से मुक्त होकर आत्यन्तिक रूप से केन्द्रीय सरकार में निहित हो जाएगी।

### अनुसूची

महाराष्ट्र राज्य के ठाणे जिले में मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे स्पर ते एनएच 4बी के कि.मी. 18.925 से कि.मी. 45.400 (महाराष्ट्र सेक्शन) के लिए अर्जन की जाने वाली संरचना सहित अथवा संरचना रहित भूमि का संक्षिप्त विवरण।

राज्य का नाम: महाराष्ट्र		जिले का नाम: ठाणे			
क्रमिक संख्या	सर्वेक्षण संख्या	भूमि का प्रकार	भूमि की प्रकृति	भूमि का क्षेत्रफल (हेक्टेयर में)	भूस्वामी हितबद्ध व्यक्तियों का नाम
1	2	3	4	5	6
	तालुक का नाम: भिवंडी				
	गांव का नाम: अकलोली				
1	15/2	निजी	कृषि	0.0107	भालचंद्र गजानन पाटील (१५/२ )
2	15/3P	निजी	कृषि	0.0502	काशिनाथ महादू पाटील, अमृत महादू पाटील, सदानंद महादू पाटील, मधुकर महादू पाटील, सिंधू महादू पाटील, नंदू महादू पाटील, पार्वती महादू पाटील, चंद्रभागाबाई पांडुरंग पाटील, चंद्रकांत पांडुरंग पाटील (१५/३ पै )
3	151	निजी	कृषि	0.0218	यशवंत गजानन पाटील, सरस्वती गजानन पाटील, केशव गजानन पाटील, भालचंद्र गजानन पाटील, सुधा रत्नाकर पाटील, वामन गजानन पाटील, मालती गजानन पाटील, लक्ष्मण गजानन पाटील, दमयंती दामोदर पाटील, प्रकाश गजानन पाटील, उर्मिला पुरुषोत्तम शेलार (१५१ )

4	157/4	निजी	कृषि	0.0167	आनंदी बेंडु राऊत, विमल बेंडु राऊत, नाशिक बेंडु राऊत, काळुबाई बेंडु राऊत, चंपु बाप बेंडु राऊत, लिलाबाई बाळु राऊत, सुभाष बाळु राऊत, शशिकांत बाळु राऊत, मुकेश सदाशिव पाटील, समीर सदाशिव पाटील, रुपाली सदाशिव पाटील, शकुंतला लरु वेखंडे, पुष्पा बाळु राऊत, संगिता सुरेश शेलार, ममता मुकेश पाटील (१५७/४)
5	17P	निजी	कृषि	0.0796	चंद्रकांत पांडुरंग पाटील, चंद्रभागाबाई पांडुरंग पाटील, किशोर शांताराम पाटील, चंद्रकांत यशवंत बोद्रे, स्मिता नितीन भानुशाली उर्फ स्मिता रमाकांत भानुशाली, काशिनाथ महादु पाटील, अमृत महादू पाटील, सदानंद महादु पाटील, मधुकर महादु पाटील, सिधु महादु पाटील, नंदू महादु पाटील, पार्वतीबाई महादु पाटील, दर्शना सतीश पाटील, भालचंद्र गजानन पाटील (१७पै)
6	189/3	निजी	कृषि	0.148	मंजित वसंत राऊत, डॉ. किमया जयवंत धुळे, डॉ. शेखर ओमप्रकाश जोशी, (१८९/३)
7	189/4	निजी	कृषि	0.52	शेवूबाई भिवा राऊत, केशरबाई काथोड लोंढे, दिलीप काथोड राऊत, राजश्री राजाराम पाटील, वासंती सदानंद पाटील, अर्चना रमेश राऊत, किरण काथोड राऊत, आशिष मधुकर राऊत, मनिषा मधुकर राऊत, राईबाई गणपत राऊत, पांडुरंग गणपत राऊत, प्रकाश गणपत राऊत, प्रमोद गणपत राऊत, सुनिता चंद्रकांत ठाकरे, प्रतिभा प्रताप पाटील, सुनिता दशरथ मोहपे (१८९/४)

8	190	निजी	कृषि	0.018	नाशिक बंडू राऊत (१९० )
9	191P	निजी	कृषि	0.001	लोकेश कौल, फजल हक ईब्राहीम, फजेल रहिमीन ईब्राहीम, अलिका ईब्राहीम, जरीना ईब्राहीम, इस्माल ईब्राहीम, अबूबकर ईब्राहीम मेमन, फरीदा जुनेद मेमन, हबीबा बानो ईब्राहीम मेमन, हेन्री अब्राहम डिसा (१९१ पै)
10	25/2	निजी	कृषि	0.0453	सुनिता किसन राऊत, स्नेहल संजय घरत, अजय किसन राऊत, अस्मिता संदीप जाधव, अर्चना भूषण जाधव, प्रज्ञील पंकज पाटील, अमित किसन राऊत (२५/२)
11	28P	निजी	कृषि	0.0693	सुनिता किसन राऊत, स्नेहल संजय घरत, अजय किसन राऊत, अस्मिता संदीप जाधव, अर्चना भूषण जाधव, प्रज्ञील पंकज पाटील, अमित किसन राऊत, कमलाबाई गंगाधर पाटील, रेवती मनोज म्हात्रे (२८ पै)
12	29/4P	निजी	कृषि	0.066	कमलाबाई गंगाधर पाटील, रेवती मनोज म्हात्रे (२९/४ पै)
13	30/3	निजी	कृषि	0.0086	रेवती मनोज म्हात्रे (३०/३)
14	30/5	निजी	कृषि	0.0292	बबन शिवा मांझे, काशिनाथ शिवा मांझे (३०/५)
15	42/2	निजी	कृषि	0.0901	लोकेश कौल (४२/२)
	गांव का नाम: आमणे				
16	119/8	निजी	कृषि	0.0075	बीबी फतीमा युसुफ जवरे, नाजिम युसुफ जवरे, बीबी मरीयम अंबीयी जवरे, मैरुनिसा निसार बर्डी नसीम

					कबीर ठाणवल, सईदा सईद नाचण (११९/८)
17	124/5	निजी	कृषि	0.0027	कमलाबाई तुळशीराम रहाटे (१२४/५)
18	130/1/2B	निजी	कृषि	0.0085	बाळू दादु जाधव (१३०/१/२ब)
19	130/1A/1	निजी	कृषि	0.043	बाळू दादु जाधव (१३०/१अ/१)
20	130/2	निजी	कृषि	0.0007	अनंता नारायण दळवी, राईबाई सदाशिव दळवी, मधुकर सदाशिव दळवी, मुक्ताबाई साईनाथ गोटे तुकाराम सदाशिव दळवी, नामदेव सदाशिव दळवी, पांडुरंग सदाशिव दळवी (१३०/२)
21	131/4	निजी	कृषि	0.0049	चिंध्या व दुंदया उंद-या (१३१/४)
22	132/4	निजी	कृषि	0.0174	साईनाथ जयराम दळवी (१३२/४)
23	134/1	निजी	कृषि	0.0374	चंद्रकांत काशिनाथ बार्षि, ग.भा. यमुना काशिनाथ बार्षि, सुर्यकांत काशिनाथ बार्षि, कांता आत्माराम बजागे, शोभा विठ्ठल गोंडे, निर्मला कृष्णा बार्षि, अरूण कृष्णा बार्षि, इंदिरा गणपत माधे, चंद्राबाई राजु कानाडे, जनाबाई विजय पाटील, सुनिता कृष्णा पाटील, वनिता कृष्णा पाटील, मिना कृष्णा पाटील (१३४/१)
24	134/2/3	निजी	कृषि	0.002	बापू राघो बाशी (१३४/२/३)
25	134/5	निजी	कृषि	0.0457	सोनी लुखा चोरघे, वामन लुखा चोरघे, निराबाई बाप लुखा चोरघे अ पा क सोनी लुखा चोरघे, नागुबाई कृष्णा जाधव (१३४/५)

26	136/2/2P	निजी	कृषी	0.0027	अनुबाई राजाराम चौधरी, गंगुबाई राजाराम चौधरी, चेतन राजाराम चौधरी, निरा रोहिदास वारघडे, मुक्त दिनेश मगर, शेला योगेश पाटील, सपना सदानंद केने, सागर राजाराम चौधरी, हिरा सुधाकर केने, शहरोज इमाम जवरे अ पा क वडील, इमाम सिकंदर जवरे (१३६/२/२पै)
27	137/1	निजी	कृषी	0.002	गुलाम नबी दादमिया, महेमद सादीक दादमिया, समसुनिसा दादमिया, खातुन बीबी दादमिया, सलीम गुलाम मुस्तफा जवरे, मोतासिम गुलाम मुस्तफा, खैरुनिरसा उबेद कुंगळे, निगार ऐकलाख बुबेरा, असिफ गुलाम मुस्तफा जवरे, हनिफा गुलाम जवरे (१३७/१)
28	143/1/1	निजी	कृषी	0.1365	सोनूबाई पुंडलिक केणे, सखाराम पुंडलिक केणे, बाळाराम पुंडलिक केणे, विजय पुंडलिक केणे, आशा पुंडलिक केणे, बेबी पुंडलिक केणे, उषा पुंडलिक केणे (१४३/१/१/१)
29	143/11	निजी	कृषी	0.0027	महेंद्रकुमार धुलचंदजी जैन (१४३/११)
30	143/1P	निजी	कृषी	0.1548	नागूबाई कृष्णा जाधव, निराबाई बाप लुखा चोरघे, पुष्पा संतोष पाटील, सुमन वामन चोरघे (१४३/१पै)
31	143/2/1	निजी	कृषी	0.0466	गंगाराम गणा जोशी, चांगुणा सखाराम जोशी, विनायक सखाराम जोशी, उत्तम सखाराम जोशी, कमलाबाई मधुकर चौधरी, अशोक सखाराम जोशी (१४३/२/१)
32	143/3P	निजी	कृषी	0.2482	दशरथ राघो दळवी, गजानन लक्ष्मण पाटील, रघुनाथ महादु केणे, पार्वती

					महादू केणे, सुमन भास्कर पाटील, पमाबाई सुरेश म्हात्रे, बेबीबाई वसंत बसवंत (१४३/३ पै)
33	143/5	निजी	कृषी	0.0347	नकुल उंद-या पाटील (१४३/५ पै)
34	143/7	निजी	कृषी	0.1034	गजानन दाजी पाटील (१४३ /७)
35	144	निजी	कृषी	0.014	दिलीप यशवंत केणे, भरत यशवंत केणे, शरद यशवंत केणे, अहमद सो. गुलाम मुस्तफा, अहमद लतीफ गुलाम मुस्तफा, नूरजहान बाप गुलाम मुस्तफा, आयशा बीबी मर्द गुलाम मुस्तफा, लडकुबाई खंडू केणे, विठाबाई गजानन केणे, बारकूबाई परशुराम पाटील, इंदुबाई चंद्रकांत चोरघे, यशवंत रामा केणे, ताराबाई हरी पाटील, यमु रामा केणे, रघुनाथ महादू केणे, पार्वती महादू केणे, सुमन भास्कर पाटील, पमाबाई सुरेश म्हात्रे, बेबीबाई वसंत बसवंत, सोनुबाई पुंडलिक केणे, सखाराम पुंडलिक केणे, बाळाराम पुंडलिक केणे, विजय पुंडलिक केणे, मीरा पुंडलिक केणे, आशा पुंडलिक केणे, बेबी पुंडलिक केणे, उषा पुंडलिक केणे, बरसूनिस्सा मैनुदीन जवरे, सईद मैनुदीन जवरे, शमसिरा मोमीन मोलवी, सीमा बद्रुदीन खोत, शफिक मैनुदीन जवरे, शबाना मुख्तार बर्डी, शबनुर मैनुदीन जवरे (१४४)
36	31/2	निजी	कृषी	0.0128	भगवानजी नरसी पटेल (३१ /२)
37	31/5	निजी	कृषी	0.0091	भगवानजी नरसी पटेल (३१ /५)
38	31/8	निजी	कृषी	0.0087	निर्मला अंकुश पाटील, कमला शाम

					वाकडे, नंदा कालिदास वेळेकर, इंदू व्दारकानाथ गायकर, आशा गुरुनाथ धुमाळ, रंगनाथ अंकुश पाटील, मंदा गुरुनाथ नाईक, लक्ष्मण दगडू पाटील, चंद्रभागा माधव काकडे (३१/८)
39	34/3	निजी	कृषी	0.003	भगवानजी नरसी पटेल (३४/३)
40	35	निजी	कृषी	0.0824	नाना अंकुश जोशी, गुरुनाथ अंकुश जोशी, विष्णू अंकुश जोशी, राम अंकुश जोशी (३५)
41	42/12	निजी	कृषी	0.0118	भिमाबाई गजानन पाटील (४२/१२)
42	43/2P	निजी	कृषी	0.0042	भगवानजी नरसी पटेल, बाबु भाऊ जोशी, मनुबाई महादु जोशी, भरत महादु जोशी, शरद महादु जोशी, अलका भालचंद्र बागल, अरुणा हरीचंद्र भोईर, शांता अजीत म्हात्रे, जनाबाई आत्माराम जोशी, ललिता अनंता दळवी, सुनिल अंकुश फुलोरे, योगेश अंकुश फुलोरे सुलभा अशोक दळवी, सुवर्णा विष्णू शेलार, अनिल अंकुश फुलोरे (४३/२पै)
43	46/1	निजी	कृषी	0.32	भगवानजी नरसी पटेल (४६/१)
44	46/2	निजी	कृषी	0.176	मोतीबाई दत्तात्रय पाटील, शादुबाई मारुती बजागे, अनंता कृष्णा पाटील, कमलाकर कृष्णा पाटील, प्रकाश कृष्णा पाटील, बाळाराम कृष्णा पाटील, गणपत नकुल पाटील, काशिनाथ नकुल पाटील, अनंता नकुल पाटील, सदानंद नकुल पाटील (४६/२)
45	46/3	निजी	कृषी	0.1647	भगवानजी नरसी पटेल, संजीवकुमार



					गायकवाड एच यु एफ तर्फे संजीवकुमार गायकवाड, मुस्तफा हाशिम रंगवला तर्फे अ.पा.क वडील हाशीम हातीम रंगवला, देव दिलीप रोहरा,रीमा रवी रोहरा, अदनान मुस्तफा सईद, मुस्तफा शेख हैदरअली इंदोरवाला, प्रकाश एम.मुथा एच.यु.एफ तर्फे कर्ता प्रकाश मिठालाल मुथा,दिनेश एम.मुथा एच.यु.एफ तर्फे कर्ता दिनेशकुमार एम.मुथा, जसवंतराज एम.जैन एच.यु.एफ तर्फे कर्ता जसवंतराज फोइझमळ जैन (४६/३ )
46	48	निजी	कृषी	0.0006	बिबी फातीमा युसुफ जवरे, नजीम इसुफ जवरे, मैरुनिसा निसार बर्डी, नसिमा कबिर ठाणवल,सईदा सईद नाचण,बीबी मरीयम आंबिया जवरे (४८ )
47	49	निजी	कृषी	0.0437	राजाराम शिवा दळवी (४९ )
48	53/25	निजी	कृषी	0.0063	हिराबाई चिंतामण ठाकरे (५३ /२५ )
49	54/10	निजी	कृषी	0.0456	पुंडलिक दत्तु जोशी ( ५४ /१० )
50	54/11	निजी	कृषी	0.006	हरी धर्मा बार्षी, मिराबाई आ गणपत जोशी, मंगुबाई आ सिताराम चौधरी, साराबाई आ मोहन,अनुबाई बाप धर्मा बार्षी (५४ /११ )
51	56/5	निजी	कृषी	0.0358	रामचंद्र गणपत दळवी (५६ /६ )
52	56/7	निजी	कृषी	0.0047	पुंडलिक गणपत दळवी, जयराम गणपत दळवी, रामचंद्र ऊर्फ चंद्रकांत गणपत दळवी,सुयज काळुराम चौधरी, फसुबाई बाळकृष्ण दळवी, उर्मिला बाळकृष्ण दळवी,जयेश बाळकृष्ण

					दळवी,महेश बाळकृष्ण दळवी, देविदास बाळकृष्ण दळवी (५६/७ )
53	56/8/3	निजी	कृषी	0.0021	भगवानजी नरसी पटेल (५६/८/३ )
54	57/2	निजी	कृषी	0.0089	फरिदा रिद्धान कुंगळे (५७/२ )
55	71/1	निजी	कृषी	0.0239	महतीक अ. रहेमान जवरे, शमीम हाजी अहमद, सैनाज हाजी अहमद, सईदा हाजी अहमद, अमीना हाजी अहमद, अफरोज हाजी अहमद, सईदा बाबु हाजी अहमद, शबीरा अहमद कादिर अंबीलकर, मुख्तार गुलाम रब्बानी जवरे, रिहाना अन्सार जवरे, कौस अन्सार जवरे, आलिया अहमद भुरे, मुनिरा गुलाम रब्बानी जवरे, नईमा गुलाम रब्बानी जवरे, गजाला गुलाम रब्बानी जवरे मुनिर इकबाल अंबिलकर, बिलाल इकबाल अंबिलकर, आवेश इकबाल अंबिलकर, रजनी इकबाल अंबिलकर, परवेज इकबाल अंबिलकर, आफिदा इकबाल अंबिलकर, नजीर गुलाम गौस अंबिलकर, रिजवान गुलामगौस अंबिलकर, सुरैय्या शरफुद्दीन फंजारी, अस्मत अब्दुल हमीद जवरे, असलम अब्दुल हमीद जवरे, आशरफ अब्दुल हमीद जवरे,आरशद अब्दुल हमीद जवरे, अकलीमा अब्दुल हमीद जवरे (७१/१ )
56	71/15	निजी	कृषी	0.0098	हमीदा अ. रहिमान जवरे, समीम हाजी अहमद, शैनाज हाजी अहमद, सईदा हाजी अहमद अफरोज हाजी अहमद, रकभिंद बीबी अहमद, शबीरा अहमद कादिर अंबीलकर, मुख्तार गुलाम रब्बानी जवरे, रिहाना अन्सार जवरे, कौस अन्सार जवरे, आलिया अहमद

					भुरे, मुनिरा गुलाम रब्बानी जवरे, नईमा गुलाम रब्बानी जवरे, गजाला गुलाम रब्बानी जवरे, मुनिर इकबाल अंबिलकर बिलाल इकबाल अंबिलकर, आवेश इकबाल अंबिलकर, रजनी इकबाल अंबिलकर, परवेज इकबाल अंबिलकर, आफिदा इकबाल अंबिलकर, नजीर गुलाम गौस अंबिलकर, रिजवान गुलामगौस अंबिलकर, सुरैय्या शरफुद्दीन फंजारी, अस्मत अब्दुल हमीद जवरे, असलम अब्दुल हमीद जवरे, आशरफ अब्दुल हमीद जवरे, आरशद अब्दुल हमीद जवरे, अकलीमा अब्दुल हमीद जवरे (७१/१५)
57	71/2A	निजी	कृषी	0.0057	समद शेख धारलीय, नविद लतीफ रईस, शकिल लतीफ रईस, रुबीना लतीफ रईस, हिना रुभान सुसे, रोजीना लतीफ रईस, नफिसा शहनवाज रईस, आफान शहनवाज रईस, अन्दीन शहनवाज रईस (७१/२अ)
58	71/7	निजी	कृषी	0.0027	श्री राकेश मथुराप्रसाद अगरवाल (७१/७)
59	72/1	निजी	कृषी	0.0017	फरिदा रिद्धान कुंगळे (७२/१)
60	72/2	निजी	कृषी	0.0227	लक्ष्मीबाई परशुराम बजागे, पार्वतीबाई पांडुरंग पाटील, हिराबाई तुकाराम पारधी, गुरुनाथ बाळु जोशी, शिवाजी बाळु जोशी (७२/२)
61	75/5	निजी	कृषी	0.0502	धिरज बाबु पाटील (७५/२)
62	93/8	निजी	कृषी	0.0163	नामदेव दत्तात्रय जोशी (९३/८क)
63	93/8B	निजी	कृषी	0.0022	नारायण गणपत जोशी, हरिश्चंद्र दुनकुर

					जोशी, समजुक बाळाराम चौरधे (९३/८ब)
	गांव का नाम: बोरीवली				
64	10/1	निजी	कृषी	0.0012	जनार्दन बुधाजी ठाकरे, काशिनाथ बुधाजी ठाकरे, गुरुनाथ बुधाजी ठाकरे, साईनाथ बुधाजी ठाकरे कल्पना काशिनाथ भोईर, प्रगती पांडूरंग पाटील, रखमाबाई बुधाजी ठाकरे (१०/१)
65	11/1	निजी	कृषी	0.0159	शशिकांत वजरंग भोईर, दशरथ यशवंत भोईर (११/७)
66	11/5	निजी	कृषी	0.0507	जनार्दन बुधाजी ठाकरे, काशिनाथ बुधाजी ठाकरे, गुरुनाथ बुधाजी ठाकरे, साईनाथ बुधाजी ठाकरे कल्पना काशिनाथ भोईर, प्रगती पांडूरंग पाटील (११/५)
67	11/6	निजी	कृषी	0.0285	बबन झिप-या जामदारे (११/६)
68	13/12	निजी	कृषी	0.0009	नरेंद्र मंगलदास ठक्कर, ललित कुमार मंगळदास, रमेश मंगळदास नविन, कुमार मंगळदास, राबाई मंगळदास ठक्कर, गंगाराम नथु जाधव, दिलीप नथु जाधव, बुध्या बापु ठाकरे, भागुबाई गणा भामरे, धूपदाबाई मोतीराम पाटील, ताई राजाराम भोईर (१३/१२)
69	13/16	निजी	कृषी	0.0061	सुमित डेव्हलपर्स तर्फे भागीदार भगवानजी नरसी पटेल, मोहम्मद आबिद चारोलिया, नाहद मोहम्मद आबिद चारोलिया, वहीदा अब्दुलरशीद चारोलिया, अब्दुल वहीद गुलाम नबी चारोलिया, जुवेदा अब्दुल वहीद चारोलिया, लुबना अरशद चारोलिया, फिरोज इस्माईल खान, युसुफ इस्माईल

					<p>खान, निखिल प्रदीप कापशीकर, प्रदीप बाळकृष्ण कापशीकर, मितेन गिरीश मोरखिया, पायल मिथेन मोरखिया, परेश नेमचंद पेथड, संगिता परेश पेथड, ध्रुव जितेंद्र मालदे, बिंदु भाविन शाह, मनसुखलाल मेरग शाह, अरशद अब्दुल वाहिद चारोलिया, जुबेदा वाहिद चारोलिया, सुफिया इकबाल अहमद मोमीन, इकबाल अहमद युसुफ मोमीन, रफिद इकबाल अहमद मोमीन, अशोक कांजी मालदे, निमेश के. शाह, बिनावेन प्रशांत शाह, अशफाक अहमद मोहम्मद यासीन मोमीन, सुनिलकुमार सिताराम अग्रवाल, वासिफ सईद अहमद मोमीन, जुरकी साजिद अहमद मोमीन, बिसमा नाविद मोमीन, रुबका आरिफ मोमीन, विभा जोगधियान गुप्ता, रमा जोगधियान गुप्ता, कमला जनार्दन पाटील, रघुनाथ सिताराम पाटील, गीता त्रिलोकचंद होतचंदानी, त्रिलोक मोहनदास होतचंदानी, हरेश मोहनदास होतचंदानी, रेश्मा वसीम अहमद अंसारी, फरहत शमीम अंसारी, शमीम मोहम्मद हुसैन अंसारी, बाळकृष्ण अनंत विठ्ठल कामत, सीमा बाळकृष्ण कामत (१३/१६)</p>
70	13/4	निजी	कृषी	0.0085	<p>जनार्दन बुधाजी ठाकरे, काशिनाथ बुधाजी ठाकरे, गुरुनाथ बुधाजी ठाकरे, साईनाथ बुधाजी ठाकरे, कल्पना काशिनाथ भोईर, प्रगती पांडुरंग पाटील, रखमाबाई बुधाजी ठाकरे (१३/४)</p>
71	13/7	निजी	कृषी	0.0032	<p>शशिकांत बजरंग भोईर, दशरथ यशवंत भोईर (१३/७)</p>

72	13/8	निजी	कृषी	0.0052	सुरेश अर्जुनदास भक्तीयानी (१३/८)
73	16/3	निजी	कृषी	0.3548	अजय नारायण भोईर, अतुल नारायण भोईर, दर्पन प्रफुल्ल मनियार, रितेश प्रफुल्ल मनियार (१६/३)
74	16/7	निजी	कृषी	0.5819	अजय नारायण भोईर, अतुल नारायण भोईर, दर्पन प्रफुल्ल मनियार, रितेश प्रफुल्ल मनियार (१६/७)
75	19	निजी	कृषी	0.07	धिरजलाल नरसिंह पटेल अमृत नरसिंह पटेल किशोर नरसिंह पटेल (१९)
76	20P	निजी	कृषी	0.5238	बजरंगलाल आर गुप्ता, पुष्पादेवी बजरंगलाल गुप्ता, मुकेश बजरंगलाल गुप्ता, मनिष बजरंग गुप्ता, गितादेवी श्यामसुंदर गुप्ता, सुमित श्यामसुंदर गुप्ता, सागर श्यामसुंदर गुप्ता, सचिन श्यामसुंदर गुप्ता, सोनिया रितेश तुलशान, बजरंगलाल रिद्धपाल गुप्ता (२० पै)
77	9/15	निजी	कृषी	0.1543	कृष्णा लक्ष्मण पाटील, वाळकु लक्ष्मण पाटील, चंद्रकांत लक्ष्मण पाटील (९/१५)
78	9/17	निजी	कृषी	0.0083	शशिकांत बजरंग भोईर, दशरथ यशवंत भोईर (९/१७)
गांव का नाम: चिंचवली					
79	68/1P	निजी	कृषी	0.0029	मगन दत्तात्रय पाटील (६८/१ पै)
80	68/2P	निजी	कृषी	0.1481	प्रेमनाथ बाळाराम वाडोलकर, विजय शांताराम पाटील, मोतीराम तुकाराम पाटील, सुनिल नारायण पाटील, अनंता बंधु पाटील (६८/२ पै)

81	68/4P	निजी	कृषी	0.0571	प्रेमनाथ बाळाराम वडोलकर, विजय शांताराम पाटील, मोतीराम तुकाराम पाटील, सुनिल नारायण पाटील, अनंता बंधु पाटील (६८/४पै )
82	70P	निजी	कृषी	0.0538	कानु गोविंद पाटील, मधुकर लक्ष्मण पाटील, गुरुनाथ लक्ष्मण पाटील, बाळू शंकर पाटील, पदमन शंकर पाटील, प्रकाश शंकर पाटील, बेबी बाप शंकर पाटील, गिरजा भ्र. शंकर पाटील, सुंदराबाई भ्र अनंता भोईर, गोविंद राम पाटील (७०पै )
83	72/2P	निजी	कृषी	0.5591	बाळू शंकर पाटील, पदमन शंकर पाटील, प्रकाश शंकर पाटील, बेबी शंकर पाटील, गिरीजा भ्र. शंकर, बाबू शंकर, प्रशांत पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील, सिद्धेश कपिल पाटील, पांडुरंग हरी पाटील, सखाराम गोविंद पाटील, भास्कर गोविंद पाटील, आप्पा गोविंद पाटील (७२/२पै )
84	78/P	निजी	कृषी	0.1162	मधुकर लक्ष्मण पाटील, पुंडलिक लक्ष्मण पाटील, सुलोचना काशिनाथ पाटील, शर्मीला अरविंद भोईर, प्रणाली किशोर पाटील, महेंद्र काशिनाथ पाटील, संदिप काशिनाथ पाटील, मधुकर लक्ष्मण पाटील, काशिनाथ लक्ष्मण पाटील, पुंडलिक लक्ष्मण पाटील, एकनाथ लक्ष्मण पाटील, पंढरी लक्ष्मण पाटील, गुरुनाथ लक्ष्मण पाटील, मधुकर लक्ष्मण पाटील, काशिनाथ लक्ष्मण पाटील, पुंडलिक लक्ष्मण पाटील, एकनाथ लक्ष्मण पाटील, पंढरीनाथ लक्ष्मण पाटील, गुरुनाथ लक्ष्मण पाटील, पार्वती शंकर

					ठाकरे, मंजुळा कृष्णा कोरडे, चंद्रभागा लक्ष्मण पाटील, मधुकर लक्ष्मण पाटील, काशिनाथ लक्ष्मण पाटील, पुंडलिक लक्ष्मण पाटील, एकनाथ लक्ष्मण पाटील, पंढरी लक्ष्मण पाटील, गुरुनाथ लक्ष्मण पाटील, हरी राम पाटील (७८ पै)
85	86/2	निजी	कृषी	0.002	सुदाम बाबू तारे, वसंत बाबू तारे, गौरुबाई काथोड, जणी विष्णू पाटील, ठकू बाबू तारे, बाई शंकर केने, यमुना उदया तारे, लक्ष्मण भिवा तारे, शारदा बाबू तारे, शोभा बाबू तारे, सखू सावळाराम पाटील, सावळाराम भिवा तारे, सीताबाई बाबू दळवी, सीताराम भिवा तारे, हरी भिवा तारे, जनार्दन बाबू तारे, काळया बाबू तारे, विलास बाबू तारे, लक्ष्मण कृष्णा तारे, जयश्री बाळाराम गायकर, बबिता रवींद्र लसने, मंगेश कृष्णा तारे, अनिता संतोष पाटील (८६/२)
86	9P	निजी	कृषी	1.209	हरी भिवा तारे, सिताराम भिवा तारे, सावळाराम भिवा तारे, कृष्णा बाबू तारे, जनार्दन बाबू तारे, काळया बाबू तारे, विलास बाबू तारे, जनाबाई भ्र. विष्णू पाटील, शारदा बाप बाबू तारे, गौरुबाई भ्र. काथोड, शोभा बाप बापू तारे, लक्ष्मी भ्र. भिवा तारे, ठकुबाई भ्र. बापू तारे, यमुनाबाई भ्र. उदया तारे, बाई भ्र. शंकर केने, सखुबाई सावळाराम पाटील, सिताबाई भ्र. बाळू दळवी, सुदाम बाबू तारे, प्रमिला वसंत तारे, सुनिता वसंत तारे (९ पै)
गांव का नाम: घोटगाव					
87	108/1	निजी	कृषी	0.011	शुभांगी जगन्नाथ पाटील, तनुजा



					जगन्नाथ पाटील, रोशन जगन्नाथ पाटील, निकीता जगन्नाथ पाटील (१०८/१)
88	108/10	निजी	कृषी	0.1636	महाराष्ट्र शासन वनखाते इतर बळीराम भास्कर पाटील (१०८/१०)
89	108/11	निजी	कृषी	0.326	महाराष्ट्र शासन वनखाते, लोड्या बाबू पाटील (१०८/११)
90	108/12	निजी	कृषी	0.0075	महाराष्ट्र शासन वनखाते, पांडुरंग शिवा पाटील, विठ्ठल शिवा पाटील (१०८/१२)
91	108/2/1	निजी	कृषी	0.2739	सुधाकर विठ्ठल पाटील (१०८/२/१)
92	108/5P	निजी	कृषी	0.0261	शुभांगी जगन्नाथ पाटील, तनुजा जगन्नाथ पाटील, रोशन जगन्नाथ पाटील, निकीता जगन्नाथ पाटील (१०८/५पै)
93	108/5P	निजी	कृषी	0.0948	भगवान दत्तात्रेय पाटील (१०८/५पै)
94	108/7	निजी	कृषी	0.0925	महाराष्ट्र शासन वनखाते इतर - प्रमिला गुरुनाथ दिनकर, तनुजा तुळशीराम पाटील, शरद कृष्णा पाटील, मधुकर शंकर पाटील, अस्मिता लक्ष्मण पानवे, प्रणाली लक्ष्मण पानवे, विपुल लक्ष्मण पानवे, विपुल लक्ष्मण पानवे, भिमाबाई लक्ष्मण पानवे, सुदाम लक्ष्मण पानवे, रामचंद्र कृष्णा पाटील, शोभा नवशु लाटे, लडकु जगन्नाथ पाटील, ठकुबाई पधमन पाटील, जनाबाई पांडुरंग पाटील, लक्षणा लक्ष्मण पाटील, शामली लक्ष्मण पानवे, वृषाली लक्ष्मण पानवे (१०८/७)
95	108/8	निजी	कृषी	0.1613	महाराष्ट्र शासन वनखाते इतर - प्रमिला

					गुरुनाथ दिनकर, तनुजा तुळशीराम पाटील, शरद कृष्णा पाटील, मधुकर शंकर पाटील, अस्मिता लक्ष्मण पानवे, प्रणाली लक्ष्मण पानवे, विपुल लक्ष्मण पानवे, विपुल लक्ष्मण पानवे, भिमाबाई लक्ष्मण पानवे, सुदाम लक्ष्मण पानवे, रामचंद्र कृष्णा पाटील, शोभा नवशु लाटे, लडकू जगन्नाथ पाटील, ठकुबाई पधमन पाटील, जनाबाई पांडुरंग पाटील, लक्षणा लक्ष्मण पाटील, शामली लक्ष्मण पानवे, वृषाली लक्ष्मण पानवे (१०८/८)
96	108/9	निजी	कृषी	0.1847	महाराष्ट्र शासन वनखाते इतर - प्रमिला गुरुनाथ दिनकर, तनुजा तुळशीराम पाटील, शरद कृष्णा पाटील, मधुकर शंकर पाटील, अस्मिता लक्ष्मण पानवे, प्रणाली लक्ष्मण पानवे, विपुल लक्ष्मण पानवे, विपुल लक्ष्मण पानवे, भिमाबाई लक्ष्मण पानवे, सुदाम लक्ष्मण पानवे, रामचंद्र कृष्णा पाटील, शोभा नवशु लाटे, लाडकूबाई जगन्नाथ पाटील, ठकुबाई पधमन पाटील, जनाबाई पांडुरंग पाटील, लक्षणा लक्ष्मण पाटील, शामली लक्ष्मण पानवे, वृषाली लक्ष्मण पानवे (१०८/९)
97	109p	निजी	कृषी	0.0738	सेन जोसेफ मुर्झेलो, पामेला जोसेफ मुर्झेलो (१०९चै)
98	111	निजी	कृषी	0.0122	दामोदर महाडू पाटील (१११)
99	112P	निजी	कृषी	0.9071	पांडुरंग विठ्ठल पाटील, विठ्ठल शिवा पाटील, महाराष्ट्र शासन वन, गुरुनाथ चांगो पाटील, वनिता रघुनाथ पाटील, सखाराम रघुनाथ पाटील, कमलाकर

					<p>रघुनाथ पाटील, संजय रघुनाथ पाटील, जितेंद्र रघुनाथ पाटील, हिरा हरिशचंद्र पाटील, अंजनी गणपत पाटील, मनोहर गणपत पाटील, भानू भ्र. दिपक पाटील, चित्रा भ्र. भगवान भोईर, गुंजी दशरथ पाटील, गुलाब एकनाथ पाटील, लील बबन पाटील, निर्मला अनंता पाटील, प्रमोद लडकू पाटील, विजय रमेश पष्टे, सुगंधा सुनिल पाटील, इंद्र लडकू पाटील, गोपाळ भाऊ पाटील, गुरुनाथ चांगो पाटील, जगन्नाथ चांगो पाटील, मंजुळा धर्मा पाटील, संगीता बाळू पाटील, नलिनी नामदेव पाटील, गुणवंती रघुनाथ घरत, दिपाली दिनेश ठाकरे, संदेश बाळू पाटील, अंकुश गणपत पाटील, कल्पना कमलाकर सावंत, नयना नरोत्तम पाटील, प्रभाकर गणपत पाटील, नर्मदा दशरथ पाटील, मधुकर दशरथ पाटील, दिपक दशरथ पाटील, सचिन दशरथ पाटील, प्रतिभा परशुराम जाधव, यमुना गोविंद पानवे, सुगंधा सुधाकर पानवे, प्रणाली सुधाकर पानवे, सुरेश गोविंद पानवे, बेबी बाबू पाटील (११२ पै)</p>
100	136P	निजी	कृषी	0.8467	<p>निकिता नंदकुमार गुजर, इंदुमती सिताराम पाठारी, प्रमोद सिताराम पाठारी, वैशाली मधुकर हरदास, हरिचंद्र सिताराम पाठारी (१३६ पै)</p>
101	20P	निजी	कृषी	0.0838	<p>रामचंद्र बेंडु पाटील, गजानन त्रिबंकर पाटील, लडकू केशव वाघेरे, महादेव केशव वाघेरे, नारायण केशव वाघेरे, दर्शना दत्तात्रय पाटील, प्रभावती पांडुरंग पाटील, लक्ष्मी रामचंद्र पाटील, कांचन केशव पाटील, छबिलदास रामचंद्र पाटील, भक्ती</p>

					भुवनेश्वर राऊळ, मनोज रामचंद्र पाटील, वर्षा विकास पाटील, विनया विजय पाटील, काथोड भाऊ पाटील (२० पै)
102	22	निजी	कृषी	0.0677	दर्शन दत्तात्रय पाटील, नारायण केशव वाघेरे, प्रभावती पांडुरंग पाटील, महादेव केशव वाघेरे, लडकू केशव वाघेरे, (२२)
103	25 P	निजी	कृषी	0.3488	काशिनाथ जवळया थापड, नारायण कानू पाटील, जनी जेठेया ठाकरे, रखमाबाई गणपत ठाकरे, शेवंती लडकू डावरे, शंकर लडकू डावरे, जयराम लडकू डावरे, यमु सद्दू खेवरा, वंदना विष्णू डावरे, संगिता अशोक गवारी, कविता विष्णू डावरे, राजन विष्णू डावरे, रघुनाथ नागो पाटील, गंगाबाई गोपाळ भोगाडे, रत्ना गोपाळ भोगाडे, सद्दू गोपाळ भोगाडे, तुळशी जान्या दोंडे, जनाबाई सुरेश रायत, विठ्ठल नारायण चौधरी (२५ पै)
104	26P	निजी	कृषी	0.0231	रघुनाथ नागो पाटील, अशोक तुकाराम पाटील, फुलावंती तुकाराम पाटील, राधिका कृष्णा भोईर, शरद तुकाराम पाटील, अंजनी बाळु पाटील, राजु बाळु पाटील, रोहिणी बाळु पाटील, दर्शना दयानंद पाटील, रुपम दयानंद पाटील, प्रणीत दयानंद पाटील, रामु गणपत भोगाडे, नरेश गणपत भोगाडे, जान्या गणपत भोगाडे, रखमाबाई गणपत भोगाडे, सुरेखा भगवान गवळी, देऊ जानू भोगाडे (२६ पै)
105	27P	निजी	कृषी	0.0867	काकड्या रुपजी भोगाडे, चिंतामन रुपजी भोगाडे, अशोक रुपजी भोगाडे,

					सजन रुपजी भोगाडे, राधिका किसन भुयाल, ताई अशोक दोडे, शेवु कान्हा कनाप, नवशा जानू भोगाडे (२७)
106	28P	निजी	कृषी	0.0798	जयवंत दत्तात्रेय पाठारी, वासीम सिराज बोबडे, लाडक्या रामजी ठाकरे, देवकी रामजी ठाकरे, दामोदर बारकू गहला, चंद्रकांत राज्या वरठा, नथू बारकू गहला, दामोदर बारकू गहला, बारकू खत्या गहला (२८ पै)
107	29	निजी	कृषी	0.0228	चिंतामण दत्तात्रेय पाठारी (२९)
108	31P	निजी	कृषी	0.034	चिंतामण दत्तात्रेय पाठारी (३१)
109	32	निजी	कृषी	0.0043	गुरुनाथ बारकू गहला (३२)
110	35P	निजी	कृषी	0.008	विशाल सनातन पाटील, अविनाश बाबुराव दिघासकर, गुरुनाथ बारकू गहला (३५ पै)
111	37P	निजी	कृषी	0.0681	सुभाष सिताराम पाठारे, हरीचंद्र सिताराम पाठारे, शांताराम महादु भोगाडे, सुक-या महादु भोगाडे, रमेश गजानन पाठारी, सुरेश गजानन पाठारी, काकड्या रुपजी भोगाडे, चिंतामण रुपजी भोगाडे, अशोक रुपजी भोगाडे, सजन रुपजी भोगाडे, राधिका किसन भूयाळ, ताई अशोक दोडे, शेवु कान्हा कनाप (३७ पै)
112	40P	निजी	कृषी	0.1542	मोहनिश हरीचंद्र पाठारी, सुभाष सिताराम पाठारी, अनुपमा अरुण अंग्रे, वैशाली मधुकर हरदास, हरिचंद्र सिताराम पाठारी (४० पै)

113	44	निजी	कृषी	0.2732	सुरेखा विनोद पाठारी, श्रुती विनोद पाठारी, साम्राज्ञी विनोद पाठारी, झिपरू लाडक्या वनगा, रघुनाथ लाडक्या वनगा, पातलीबाई लाडक्या वनगा, नामा काकड्या वनगा, माली लाडक्या वनगा, भिमा जयराम, गुलाब काकड्या वनगा, अनु काकड्या वनगा, सुमन काकड्या वनगा, रेणु काकड्या वनगा, रघु लाडक्या वनगा (४४)
114	73P	निजी	कृषी	0.0613	जयवंती कृष्णा पाटील, भरत कृष्णा पाटील, विशाल कृष्णा पाटील, राधिका गौरु पाटील, शेवंती गजानन पाटील, जयवंती मंगळ पाटील, सुवर्णा सिताराम पाटील, अरुणा अंकुश पाटील, मंदा नाशिक पाटील, गुरुनाथ नाशिक पाटील, कविता अनंता पट्टे, दौलत बेंडु पाटील, रामचंद्र बेंडु पाटील (७३ पै)
115	75/1P	निजी	कृषी	0.5401	जयवंती कृष्णा पाटील, भरत कृष्णा पाटील, विशाल कृष्णा पाटील, राधिका गौरु पाटील, शेवंती गजानन पाटील, जयवंती मंगळ पाटील, सुवर्णा सिताराम पाटील, अरुणा अंकुश पाटील, मंदा नाशिक पाटील, गुरुनाथ नाशिक पाटील, कविता अनंता पट्टे (७५/१ पै)
116	76	निजी	कृषी	0.0112	जयवंती कृष्णा पाटील, भरत कृष्णा पाटील, विशाल कृष्णा पाटील, राधिका गौरु पाटील, शेवंती गजानन पाटील, जयवंती मंगळ पाटील, सुवर्णा सिताराम पाटील, अरुणा अंकुश पाटील, मंदा नाशिक पाटील, गुरुनाथ नाशिक पाटील, कविता अनंता पट्टे (७६)

117	8	निजी	कृषी	0.2178	लडकू दत्तात्रेय शेलार, सविता नामदेवाव पाटील, येसू कान्हू पाटील, शकुंतला हरिश्चंद्र पाटील, मनिषा कोंडू पाटील, सुनंदा दूदाजी पाटील, प्रदीप दूदाजी पटेल, करुणा दूदाजी पाटील, प्रमोद दूदाजी पाटील, नारायण नामदेव पाटील, किशन नामदेव पाटील, संजिवनी संदीप पाटील, भार्गवी संदीप पाटील, संस्कार संदीप पाटील, सिंधू नामदेव पाटील, चिऊ नामदेव पाटील, शोभा नामदेव पाटील, लक्ष्मी रामचंद्र पाटील, कांचन केशव पाटील, छबीलदास रामचंद्र पाटील, भक्ती भुवनेश्वर राऊळ, मनोज रामचंद्र पाटील, वर्षा विकास पाटील, विनया विजय पाटील, लक्ष्मण नागो पाटील, सरीता लक्ष्मण पाटील, लीना लक्ष्मण पाटील, मनाली लक्ष्मण पाटील (८)
118	80	निजी	कृषी	0.1981	जयवंती कृष्णा पाटील, भरत कृष्णा पाटील, विशाल कृष्णा पाटील, राधिका गौरू पाटील, शेवंती गजानन पाटील, जयवंती मंगल पाटील, सुवर्णा सिताराम पाटील, अरुणा अंकुश पाटील, मंदा नाशिक पाटील, गुरुनाथ नाशिक पाटील, कविता अनंत पट्टे, अंकुश गणपत पाटील, कल्पना कमलाकर सावंत, नयना नरोत्तम पाटील, प्रभाकर गणपत पाटील, सविता सदानंद जाधव, आत्माराम महादु पाटील, दामोदर महादु पाटील (८०)
119	86/1P	निजी	कृषी	0.4905	यमुनाबाई गोविंद पानवे, सुंगंधा सुधाकर पानवे, प्रणाली सुधाकर पानवे, सुरेश गोविंद पानवे, बेबी बाबु पाटील, राघो आबा पाटील, अशोक

				<p>तुकाराम पाटील, फुलवंती तुकाराम पाटील, राधिका तुकाराम पाटील, शरद तुकाराम पाटील, अंजनी बाळु पाटील, राजु बाळु पाटील, रोहिणी बाळु पाटील, दर्शना दयानंद पाटील, प्रणित दयानंद पाटील, रुपेश दयानंद पाटील, लोडू बाबू ठाकरे, वनिता रघुनाथ पाटील, सखाराम रघुनाथ पाटील, कमलाकर रघुनाथ पाटील, संजय रघुनाथ पाटील, जितेंद्र रघुनाथ पाटील, हिरा हरिशचंद्र पाटील, प्रमोद लडकू पाटील, विजया रमेश पट्टे, सुगंधा सुनिल ठाकरे, इंद्रा लडकू पाटील, अंजनी गणपत पाटील, मनोहर गणपत पाटील, भानू भ्र. दिपक पाटील, चित्रा भ्र. भगवान भोईर, यशवंत हरी पाटील, बाळकृष्ण हरी पाटील, भागी गणपत भोईर, गुंजी दशरथ पाटील, लीली बबन पाटील, निर्मला अनंता पाटील, लडकू दत्तात्रेय शेलार, सविता नामदेव पाटील, येशू कान्हू पाटील, शकुंतला हरिशचंद्र पाटील, मनीषा कोंडू पाटील, करुणा दूदाजी पाटील, किसान नामदेव पाटील, नारायण नामदेव पाटील, प्रदीप दूदाजी पाटील, भार्गवी संदीप पाटील, शोभा संदीप पाटील, संजीवनी संदीप पाटील, संस्कार संदीप संदीप, सिंधू संदीप पाटील, सुनंदा दूदाजी पाटील, शेवंतीबाई त्रिंबक पाटील, गजानन त्रिंबक पाटील, लक्ष्मण त्रिंबक पाटील, प्रदीप त्रिंबक पाटील, संजय त्रिंबक पाटील, उत्तम त्रिंबक पाटील, वंदना कान्हा पाटील, किर्ती कांता पाटील, रामचंद्र बाळू पाटील, सुलोचना काशिनाथ पाटील, रंजना मधुकर ठाकरे (८६/१ पै)</p>
--	--	--	--	---



120	87	निजी	कृषी	0.0367	गंगाबाई वाळकु पट्टे, यमुना गोविंद पानवे, सुगंधा सुधाकर पानवे, प्रणाली सूधाकर पानवे, सुरेश गोविंद पानवे, बेबी बाबू पाटील (८७)
121	89/1	निजी	कृषी	0.1	पद्मण हाशा पाटील (८९/१)
122	89/4	निजी	कृषी	0.0612	रुपेश रघुनाथ पाटील (८९/४)
गांव का नाम: कसबे दुगड					
123	100/5	निजी	कृषी	0.0662	गजानन शंकर पाटील (१००/५)
124	100/9	निजी	कृषी	0.1082	गजानन शंकर पाटील (१००/९)
125	100P	निजी	कृषी	0.0504	गजानन शंकर पाटील, रमाकांत माणिक गुळवी, किशोर माणिक गुळवी, जगदीश माणिक गुळवी, रवींद्र हरिश्चंद्र पाटील, सदाशिव दत्तात्रेय पाटील, गीता राम निमशे, देविदास आत्माराम पाटील, शिवाजी आत्माराम पाटील, (१०० पै)
126	101	निजी	कृषी	0.011	देविदास आत्माराम पाटील (१०१)
127	114/A/2	निजी	कृषी	0.0813	संभाजी आत्माराम पाटील (११४/अ/२)
128	118/2P	निजी	कृषी	0.002	सदाशिव दत्तात्रेय पाटील, किशोर हरिचंद्र पाटील (११८/२ पै)
129	118/5B/1/2	निजी	कृषी	0.069	साईनाथ कोंडू पाटील (११८/५ब/१/२)
130	119/1	निजी	कृषी	0.0742	अनुसया गोपाळ सपाट, शंकर गुरुनाथ सपाट, साईनाथ गोपाळ सपाट, पार्वती शंकर सकरे, जया कृष्णा गोरे, बेबी गोपाळ सपाट, गुलाब गुरुनाथ सपाट, चांगुणाबाई गुरुनाथ सपाट, भागुबाई

					त्रिंबक भोईर, वेणूबाई मर्द मुकुंद पाटील, सिताबाई रामचंद्र सपाट, गणेश रामचंद्र सपाट, गिता केशव घरत, भगवती प्रताप पठारे, रेणुका वामन पवार, प्रमिला संजय गावड, संतोषी राजेश गोले (११९/१)
131	119/3/A	निजी	कृषी	0.1009	किशोर हरिश्चंद्र पाटील (११९/३अ)
132	119/4	निजी	कृषी	0.0832	गजानन शंकर पाटील (११९/४)
133	123/E	निजी	कृषी	0.1006	एकनाथ काशिनाथ पाटील (१२३इ)
134	35/1P	निजी	कृषी	0.0053	हिरामण नागो पाटील, गोपिका नागो पाटील (३५/१पै)
135	95P	निजी	कृषी	3.7574	उ.प्रो फॉरेस्ट, रेव्हुन्यू खाते महाराष्ट्र राज्य गावठण, ठकुबाई दामोदर पाटील, सविता शंकर लाकडे, यमुनाबाई नारायण पाटील, संभाजी आत्माराम पाटील, शिवाजी आत्माराम पाटील, उर्मिला आत्माराम पाटील, दमयंती आत्माराम पाटील, लक्ष्मीबाई आत्माराम पाटील, सुलोचना हल्या पाटील, पोटया राघो कातकरी, गंगा बाबू भोईर, गोमी शिवा कातकरी (पारधी) (९५पै)
	गांव का नाम: खांडपे				
136	1/2	निजी	कृषी	0.0043	गजानन बाळू पाटील (१/२)
137	14/2	निजी	कृषी	0.0081	हरी भिवा तरे, सावळाराम भिवा तरे, जनाबाई भिवा तरे, लक्ष्मीबाई भिवा तरे, सुमन सिताराम तरे, गणेश सिताराम तरे, आस्तिक सिताराम तरे, कविता संजय गायकवाड, गिता

					सिताराम तरे, पुष्पा सिताराम तरे (१४/२)
138	14/3	निजी	कृषी	0.0111	मारुती कृष्णा पाटील (१४/३)
139	35/1P	निजी	कृषी	0.0053	संतोष हेंद्रया पाटील, जनाबाई काका पाटील, शेवंतीबाई काशिनाथ भोईर, मैनाबाई राजाराम पाटील, रविंद्र राजाराम पाटील, दत्ता राजाराम पाटील, वनिता मनोहर पाटील, बळीराम रामु पाटील, फसुबाई श्रीपत पारधी, अनुबाई लक्ष्मण शेलार, लखुबाई मारुती तारे, दिनेश परशुराम पाटील, इंदिराबाई श्रीपत म्हात्रे, मनिषा मगन पाटील, अविनाश मगन पाटील, अर्चना मगन पाटील (३५/१ पै)
140	36/1	निजी	कृषी	0.0361	अनंता शंकर पाटील, पार्वती शंकर पाटील, मैनाबाई करसन पाटील, संदेश करसन पाटील, दशरथ करसन पाटील, मिनाबाई करसन पाटील, सुमन करसन पाटील, फसुबाई करसन पाटील, सुनिता अशोक गुळवी, भागीबाई राजाराम पाटील, रघुनाथ राजाराम पाटील, बाळाराम राजाराम पाटील, द्वारकानाथ राजाराम पाटील, सविता राजाराम पाटील, नागुबाई राघो भोईर (३६/१)
141	39/1	निजी	कृषी	0.0388	इंदुमती बाप उंद-या पाटील, गणपत खंडु पाटील, बबन खंडु पाटील, हौसी मारुती भोईर, ताईबाई खंडु पाटील, बाळकृष्ण जगन पाटील, गिता हनुमान मढवी, वंदना लक्ष्मण गायकर, सुनिता बारकु भोईर (३९/१)
142	40/1/1	निजी	कृषी	0.0169	गोविंद नारायण पाटील, धानी भ्र नारायण पाटील, चंदर पांडूरंग

					पाटील, चरपट पांडूरंग पाटील, लहुदास पांडूरंग, पुंडलिक पांडूरंग, शशिकांत पांडूरंग, वनिता पंढरी भोईर, बारकूबाई पांडूरंग पाटील गोदुबाई विनायक पाटील, रामदास विनायक पाटील, अंकुश विनायक पाटील, आशाबाई सुभाष पाटील, काळुबाई एकनाथ म्हाजे, सरु भ्र भिवा तारे, जनी भ्र दत्तु पाटील (४० / १ / १ )
143	40/2	निजी	कृषी	0.0207	इंदुमती उंदऱ्या पाटील गणपत खंडु पाटील बबन खंडु पाटील हौसी मारुती भोईर ताईबाई खंडु पाटील बाळकृष्ण जगन पाटील गिता हनुमान मढवी वंदना लक्ष्मण गायकर सुनिता बारकु भोईर (४० / २ )
144	41/3A+2B	निजी	कृषी	0.0465	मोतीराम काळु पाटील, गंगाराम वाळक्या पाटील, विष्णु वाळक्या पाटील, साईनाथ वाळक्या पाटील, सुरेखा रोहिदास राऊत, लायबाई सोहम चोरघे, सुगंधा चंद्रकांत भोईर, शांताबाई वाळक्या पाटील, शशिकांत मोतीराम पाटील, विश्वास मोतीराम पाटील, योगिता विजय पाटील, हिमांशू विजय पाटील अ पा क आई योगिता विजय पाटील, नरेंद्र मोतीराम पाटील, मंद नरेश पाटील, कुंदा मंगलदास मुकादम (४१ / ३अ + २ब )
145	41/5	निजी	कृषी	0.0067	इंदुमती बाप उंदऱ्या पाटील, गणपत खंडु पाटील, बबन खंडु पाटील, हौसी मारुती भोईर, ताईबाई खंडु पाटील, बाळकृष्ण जगन पाटील, गिता हनुमान मढवी, वंदना लक्ष्मण गायकर, सुनिता बारकु भोईर (४१ / ५ )
146	44/6	निजी	कृषी	0.0453	गंगाराम वालकु पाटील, विष्णु वालकु

					पाटील, साईनाथ वालकु पाटील, शांती भ्र वालकु पाटील, सुगंधा बाप वालकु पाटील, सुरेखा वालकु पाटील, तारा भ्र रमेश चोरघा (४४/६)
147	48/1	निजी	कृषी	0.0007	कृष्णा बाबु तारे, सुदाम बाबु तारे, जनार्दन बाबु तारे, काळ्या बाबु तारे, विलास बाबु तारे, शारदा बाबु तारे, शोभा बाबु तारे, ठकुबाई बाबु तारे, प्रमिला वसंत तारे, सुनिता वसंत तारे (४८/१)
148	48/3/2	निजी	कृषी	0.1023	बारकीबाई भ्र बाबु गुळवी बाबूबाई भ्र लहू काळस भिमाबाई बाबू शेलार सुंदरीबाई दादू म्हात्रे (४८/३/२)
149	48/4P	निजी	कृषी	0.001	हरी भिवा तारे, सावळाराम भिवा तारे, जनाबाई भिवा तारे, लक्ष्मी भिवा तारे, सुमन सिताराम तारे, गणेश सिताराम तारे, आस्तिक सिताराम तारे, कविता संजय गायकवाड, गिता सिताराम तारे, पुष्पा सिताराम तारे, नामदेव दुद्या धुळे (४८/४पै)
150	49/1	निजी	कृषी	0.0931	शशिकांत मोतीराम पाटील, विश्वास मोतीराम पाटील, योगिता विजय पाटील, हिमांशू विजय पाटील अ पा क आई योगिता विजय पाटील, नरेंद्र मोतीराम पाटील, मंदा नरेश पाटील, कुंदा मंगलदास मुकादम (४९/१)
151	49/2	निजी	कृषी	0.0066	यशवंत काथोड पाटील, चंपुबाई दगडु पाटील, सुभाष दगडु पाटील, वंदना बळीराम पाटील, गंगुबाई राघो बजागे, चंद्रकांत गोपाळ भोईर (४९/२)
152	49/5	निजी	कृषी	0.0576	सरूबाई भिवा तारे, गोविंद नारायण पाटील, जनाबाई दत्तू पाटील, धानी

					नारायण पाटील, वनिता पंढरी भोईर, चारपट पांडुरंग पाटील, चंदर पांडुरंग पाटील, शशिकांत पांडुरंग पाटील, पुंडलिक पांडुरंग पाटील, बारकूबाई पांडुरंग पाटील, लहूदास पांडुरंग पाटील, रामदास विनायक पाटील, गोंदूबाई विनायक पाटील, अंकुश विनायक पाटील, आशाबाई सुभाष भोईर, काळूबाई एकनाथ म्हात्रे (४९/५)
153	53/1	निजी	कृषी	0.0421	लहु काथोड पाटील (५३/१)
154	53/4P	निजी	कृषी	0.0446	वसंत कृष्णा पाटील, मारुती कृष्णा पाटील, गणपत कृष्णा पाटील, सुदाम कृष्णा पाटील, मंजुळाबाई शांताराम डोंगरे, चांगुणा दत्त पाटील, अविनाश दत्त पाटील, विमल रामदास पाटील, महेश रामदास पाटील, जयेश रामदास पाटील, रजनी विजय गायकवाड, सुषमा अनंता म्हात्रे, विश्वनाथ दत्त पाटील, एकनाथ दत्त पाटील, पंडीत दत्त पाटील, नरेश दत्त पाटील, सुनीता दिलीप मुकादम, दर्शना विलास चोरगे, निलेश पंढरीनाथ चोरगे, धिरज पंढरीनाथ चोरगे, आदेश पंढरीनाथ चोरगे, गुलाब वामन पाटील, मनोहर वामन पाटील, शारदा शालिका पवार, ज्योती संतोष घरत, काशिनाथ कृष्णा पाटील, बाळाराम कृष्णा पाटील, विजय कृष्णा पाटील, विश्वास कृष्णा पाटील, अनंता कृष्णा पाटील, मिराबाई विश्वनाथ वाघे, हिराबाई भाऊ कासार, पुंडलिक काथोड पाटील, साईनाथ काथोड पाटील, चंद्रकांत काथोड पाटील, विलास काथोड पाटील, अंजना बाळाराम पाटील,

					नारायण लक्ष्मण पाटील, सिता भ्र लक्ष्मण पाटील, मनोहर अर्जुन पाटील, चंद्रभागा नामदेव म्हात्रे, काशी भ्र लडकू, पार्वती नथू दळवी, अंकुश अर्जुन पाटील, माधव अर्जुन पाटील, विनायक अर्जुन पाटील, बलभीम अर्जुन पाटील, सुलभा अर्जुन पाटील, बारकूबाई अर्जुन पाटील, सकुनबाई विनायक बजागे, पांडव अर्जुन पाटील (५३/४पै )
155	54P	निजी	कृषी	0.2778	पांडुरंग उंदऱ्या भोईर, शांतीबाई उंदऱ्या भोईर, मंजुळाबाई गणपत भोईर, जनाबाई रामचंद्र गायकवाड, काशीबाई नारायण वाळंज, भारकीबाई बाळू जाधव, यमुनाबाई कमलाकर भोईर, सुरेश सुकऱ्या वाळंज, जगन सुकऱ्या वाळंज, विठाबाई मंगलदास भोईर, संदानंद मंगलदास भोईर, मिना रमेश गवळी, संजय मंगलदास भोईर, संदीप मंगलदास भोईर, सतिश बाळाराम भोईर, सुजाता विजय वाळंज, लखुबाई मारुती तारे, फसूबाई श्रीपत पारधी, बळीराम रामू पाटील, अनुबाई लक्ष्मण शेलार, इंदिराबाई श्रीपत म्हात्रे, दिनेश परशुराम पाटील, अर्चना मगन पाटील, अविनाश मगन पाटील, मनीषा मगन पाटील, महादेव बाळकृष्ण ताम्हणे, गणपत कृष्णा पाटील, मारुती कृष्णा पाटील, मंजुळाबाई शांताराम डोंगरे, वसंत कृष्णा पाटील, सुदाम कृष्णा पाटील, अनंता कृष्णा पाटील, अविनाश दत्तू पाटील, आदेश पंढरीनाथ चोरघे, एकनाथ दत्तू पाटील, काशिनाथ कृष्णा पाटील, गुलाब वामन पाटील, चांगुणा दत्तू पाटील, जयेश रामदास पाटील, ज्योती संतोष घरत, दर्शना विलास

					चोरघे, धीरज पंढरीनाथ चोरघे, नरेश दत्त पाटील, निराबाई विश्वनाथ माघे, निलेश पंढरीनाथ चोरघे, पंडित दत्त पाटील, बाळाराम कृष्णा पाटील, मनोहर वामन पाटील, महेश रामदास पाटील, रजनी विजय गायकवाड, विजय कृष्णा पाटील, विमल रामदास पाटील, विश्वनाथ दत्त पाटील, विश्वास कृष्णा पाटील, शारदा शालिक पवार, सुनिता दिलीप मुकादम, सुषमा अनंता म्हात्रे, हिराबाई भाऊ कासार (५४ पै)
	गांव का नाम: किरवली				
156	11/2P	निजी	कृषी	0.0349	पंढरीनाथ नामदेव बजागे, बबन नामदेव बजागे, शांतीबाई पुंडलिक, चंद्राबाई पिल्ला, यशुबाई मोतीराम, भानुबाई मारुती, पार्वतीबाई नामदेव, सिताबाई नामदेव बजागे (११/२ पै)
157	14/1P	निजी	कृषी	0.1829	विलास ठाकुरसिंग पाटील (१४/१ पै)
158	23/4	निजी	कृषी	0.004	दिनकर चंद्रकांत बजागे (२३/४)
159	23/6	निजी	कृषी	0.013	विष्णु शांताराम बजागे, शांताबाई शांताराम, जयराम शांताराम, धनाजी शांताराम, येशुबाई सखाराम माळी, अनुबाई वामन भोईर, गंगुबाई सुरेश डिंगोरे, दुर्गाबाई शांताराम, निर्मलाबाई शांताराम, कुंदाबाई शांताराम (२३/६)
160	27/5	निजी	कृषी	0.0121	बळीराम शिवराम बजागे, फकीर शिवराम बजागे, दशरथ शिवराम बजागे, काशिनाथ शिवराम बजागे, नंदा बाळाराम माळी, गुलाब आत्माराम भांगरे, अनुबाई शिवराम



					बजागे, बंडुबाई शिवराम बजागे, सखाराम संभु बजागे, भाग्या मुंगळ्या घरत, रामु मुंगळ्या घरत, अनंता मुंगळ्या घरत, शिवू गजानन, गिरजाबाई हरी (२७/५ पै )
161	28P	निजी	कृषी	0.038	मोहन नागो भंडारी, मनोहर नागो भंडारी (२८ पै )
162	36P	निजी	कृषी	0.5786	दुद्या हल्या घरत, द्रोपदी दत्तू घरत वा . 3, भास्कर गोपाळ बजागे, वसंत झिपरू बजागे, पंढरीनाथ नामदेव बजागे, कुंडलिक रामा बजागे, दुदा हल्या, दौपदीबाई दत्तू घरत, जनाबाई दशरथ, अंजना दत्तू घरत, नकल्या नऊ, देवकाबाई यशवंत तारे, मनोहर नागो भंडारी, मोहन नागो भंडारी, यशोदाबाई बबन नाईक (३६ पै )
163	5P	निजी	कृषी	1.7312	जगदिश कान्हू बजागे, जयेश कान्हू बजागे, हिराभाई अर्जुन बजागे, विष्णू शांताराम बजागे, शांताबाई शांताराम बजागे, जयराम शांताराम बजागे, दामाजी शांताराम बजागे, अनुबाई वामन भोईर, गंगुबाई सुरेश डिंगोरे, दुर्गाबाई शांताराम, निर्मला शांताराम, कुंदाबाई शांताराम (५ पै )
164	9/1/1P	निजी	कृषी	0.074	शांताराम शिवा पाटील, ममता शरद गुप्ता, जवाहरलाल ब्रिजलाल गुप्ता (९/१/१ पै )
165	9/2	निजी	कृषी	0.023	कानू गजानन बजागे, मुंबई महानगर पालिका (९/२ पै )
	गांव का नाम: कुकसे				
166	39/10A	निजी	कृषी	0.0675	रमेश छत्रपती पाटील, सुजल सुशांत

					पाटील, पार्थ सुशांत पाटील, मनिषा सुशांत पाटील (३९/१०अ)
167	39/10B	निजी	कृषी	0.0113	रमेश छत्रपती पाटील, सुजल सुशांत पाटील, पार्थ सुशांत पाटील, मनिषा सुशांत पाटील (३९/१०ब)
168	39/11	निजी	कृषी	0.007	सुशिला सिताराम काळे, श्रीधर वासुदेव पुनसे, गजानन वासुदेव पुनसे, पांडुरंग वासुदेव पुनसे, कमलाकर वासुदेव पुनसे, कुसाबाई भ्र., लक्ष्मण, बाबुभाई भ्र काना, शांता भ्र. नामदेव, शांताराम अर्जुन पाटील, विष्णू अर्जुन पाटील, द्रोपदी अर्जुन पाटील, पंढरीनाथ तुकाराम पाटील, धोंडू तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर तुकाराम पाटील, हरिभाऊ तुकाराम पाटील, कमलाबाई तुकाराम पाटील, चांगुणाबाई तुकाराम पाटील, तुकाराम सदाशिव दळवी, भगवान रामकृष्ण पाटील, एकनाथ रामकृष्ण पाटील, नामदेव रामकृष्ण पाटील, मुक्ताबाई रामकृष्ण पाटील, सुगंधा तुकाराम दळवी, गंगाबाई रामकृष्ण पाटील, तुकाराम उदया, धनश्री रामकृष्ण पाटील, जयश्री रामकृष्ण पाटील (३९/११)
169	39/3	निजी	कृषी	0.1708	तुकाराम दुंदा पाटील (३९/३)
170	39/4	निजी	कृषी	0.0166	नकल्या पट्टा, काशिनाथ पट्टा मी, कृष्णा गणपत पाटील, कचरू गणपत पाटील (३९/५)
171	39/5	निजी	कृषी	0.0537	सोमनाथ गजानन पाटील, गुरुनाथ गजानन पाटील, शैलु दिनकर पाटील, भागुबाई गजानन पाटील

					(३९/५)
172	39/7A	निजी	कृषी	0.045	दामा भिवा पाटील, सुकन्या भिवा पाटील, गंगी अ. भिवा पाटील, तुळसाबाई लडकु पाटील, पांडुरंग लडकु पाटील, नागूबाई सुदाम पाटील, बाळाराम लडकु पाटील, सिताबाई रामा पाटील, सुमित्रा छगन भगत, रमेश रामा पाटील, दिलीप रामा पाटील (३९/७अ)
173	39/7B	निजी	कृषी	0.0075	लक्ष्मण दगडू पाटील, सावित्रीबाई वामन पाटील, चंद्रभागा महादू काकडे, निर्मला अंकुश पाटील, कमला श्याम वाकडे, नंदा कालिदास वेहळेकर, इंदू द्वारकानाथ गायकर, आशा गुरुनाथ धुमाळ, रंगनाथ अंकुश पाटील, मंदा गुरुनाथ नाईक (३९/७ब)
174	39/8	निजी	कृषी	0.0179	नकल्या पद्या, काशिनाथ पद्या, कृष्णा गणपत पाटील, कचरू गणपत पाटील (३९/८)
175	39/9A	निजी	कृषी	0.061	दामा भिवा पाटील, सुकन्या भिवा पाटील, गंगी आ. भिवा पाटील, तुळसाबाई लडकु पाटील, पांडुरंग लडकु पाटील, नागूबाई सुदाम पाटील, बाळाराम लडकु पाटील, सिताबाई रामा पाटील, सुमित्रा छगन पाटील, रमेश रामा पाटील, दिलीप रामा पाटील (३९/९अ)
176	39/9B	निजी	कृषी	0.0063	लक्ष्मण दगडू पाटील, सावित्रीबाई वामन पाटील, चंद्रभागा महादू काकडे, निर्मला अंकुश पाटील, कमला श्याम वाकडे, नंदा कालिदास वेहळेकर, इंदू द्वारकानाथ गायकर, आशा गुरुनाथ धुमाळ, रंगनाथ अंकुश पाटील, मंदा

					गुरुनाथ नाईक (३९/९ब )
177	41/3	निजी	कृषी	0.0661	कुसाबाई भ्र. लक्ष्मण पाटील, बाबुबाई भ्र. काना शेलार, शांताबाई भ्र. नामदेव पारधी, शांताराम अर्जुन पाटील, विष्णू अर्जुन पाटील, द्रौपदी अर्जुन पाटील, पंढरीनाथ तुकाराम पाटील, धोंडु तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर तुकाराम पाटील, हरिभाऊ तुकाराम पाटील, कमलाबाई तुकाराम पाटील, भगवान रामकृष्ण पाटील, एकनाथ रामकृष्ण पाटील, नामदेव रामकृष्ण पाटील, मुक्ताबाई रामकृष्ण पाटील, सुंगधा तुकाराम दळवी, गंगाबाई रामकृष्ण पाटील, धनश्री रामकृष्ण पाटील, जयश्री रामकृष्ण पाटील, तुकाराम सदाशिव दळवी (४१/३ )
178	46/10	निजी	कृषी	0.1076	श्रीकांत रामचंद्र गायकर, वासंती दयानंद चोरघे, अविनाश मनोहर लुंड (४६/१० )
179	46/5	निजी	कृषी	0.1021	चांगो रामा जाधव, दुंद्या रामा जाधव, भिमाबाई कृष्णा जोशी (४६/५ )
180	46/6	निजी	कृषी	0.0736	श्रीकांत लक्ष्मण पाटील, बेबीबाई आत्माराम पाटील, कल्पना वालकु ठाकरे, सुमन लक्ष्मण पाटील (४६/६ )
181	46/7C	निजी	कृषी	0.2189	व्दारकानाथ विठ्ठल लिहे (४६/७क )
182	46/8	निजी	कृषी	0.0252	रमेश छत्रपती पाटील, सुजल सुशांत पाटील अ पा क आई मनिषा सुशांत पाटील, पार्थ सुशांत पाटील अ पा क आई मनिषा सुशांत पाटील (४६/८ )
183	47/1	निजी	कृषी	0.2852	चंद्रकांत उर्फ चिंतामण महादू माळी,

					शांताराम बाळाराम माळी, पांडुरंग महादु माळी (४७/१)
184	47/2	निजी	कृषी	0.0598	कांताबाई राजाराम पाटील (४७/२)
185	47/4	निजी	कृषी	0.2959	सुकन्या धोंडु शेलार (४७/४)
186	48/1A	निजी	कृषी	0.266	बाळकृष्ण गदल्या शेलार, पांडुरंग गदल्या शेलार, बंधु गदल्या शेलार, पार्वतीबाई तुकाराम गोरे, जनाबाई गदल्या शेलार, शांताबाई गदल्या शेलार (४८/१अ)
187	48/2	निजी	कृषी	0.0191	सुशिला सिताराम काळे, श्रीधर वासुदेव फणसे, गजानन वासुदेव फणसे, पांडुरंग वासुदेव फणसे कमलाकर वासुदेव फणसे, भगवान रामकृष्ण पाटील, एकनाथ रामकृष्ण पाटील, नामदेव रामकृष्ण पाटील, मुक्ताबाई रामकृष्ण पाटील, सुंगधा तुकाराम दळवी, गंगाबाई रामकृष्ण पाटील, धनश्री रामकृष्ण पाटील, जयश्री रामकृष्ण पाटील, तुकाराम सदाशिव दळवी, शांताराम अर्जुन पाटील विष्णू अर्जुन पाटील, द्रौपदी अर्जुन पाटील, पंढरीनाथ तुकाराम पाटील, धोंडु तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर तुकाराम पाटील, हरिभाऊ तुकाराम पाटील, कमलाबाई तुकाराम पाटील, चांगुणाबाई भ्र. तुकाराम पाटील, कुसाबाई लक्ष्मण पाटील, बबुभाई काना शेलार, शांताबाई नामदेव, तुकाराम उंद्रया (४८/२)
188	49	निजी	कृषी	0.1023	लक्ष्मणसिंह शंकरसिंह राजपुरोहित, बाळासाहेब रामचंद्र साळवे, छाया बाळासाहेब साळवे

					(४९)
189	56P	निजी	कृषी	0.3917	रतन नारायण माळी, गुलाब भ्र नारायण माळी, भिवा गोपाळ माळी, संपदाबाई अर्जुन पाटील फशीबाई रामदास थालके, बळीराम धर्मा माळी, राजाराम धर्मा माळी, जनार्दन धर्मा माळी, मनोहर धर्मा माळी, चंद्रकांत उर्फ चिंतामण महादू माळी, शांताराम बाळाराम माळी, पांडुरंग महादु माळी (५६ पै)
190	59P	निजी	कृषी	0.3285	लडकु नकुल पाटील, गोपाळ नकुल पाटील, कुशी भ्र. अंबादास, जनाबाई नाना पाटील, सुनिता नाना पाटील, विश्वास नाना पाटील, वनिता नाना पाटील, सुभाष नाना पाटील, योगेश नाना पाटील, कांताबाई राजाराम पाटील (५९ पै)
191	61/21	निजी	कृषी	0.0314	कांताबाई राजाराम पाटील (६१/२१)
192	61/23	निजी	कृषी	0.0064	काथोड दाजी पाटील, लडकु दाजी पाटील, एकनाथ महादू पाटील, सुरेश महादू पाटील, विठाबाई नकुल दळवी, येसूबाई विठ्ठल भुते, मथुराबाई बुधाजी लसणे, शेवंतीबाई महादू पाटील, मेघनाथ सुकऱ्या पाटील, गदल्या सुकऱ्या पाटील, बारीकराव सुकऱ्या पाटील, कल्पेश रमेश पाटील, जनाबाई तात्या भोईर, करुणा नामदेव शेलार, धृपदा बाळाराम दिवाणे, पार्वती मारुती शेलार, बाळाराम परशुराम पाटील, रामदास परशुराम पाटील, हौसा संतोष भोईर, गिता कचरू भोईर, भागिर्थी परशुराम पाटील, धाकलीबाई शिवराम पाटील, मोती भ्र. गजानन मागे, हरेश दगडु दळवी नकुल

					दगडु दळवी, सोनुबाई बळीराम भोईर, सगुणाबाई महादु माळी (६१/२३)
193	61/24/1	निजी	कृषी	0.8248	दुंदाराम लडकु पाटील, प्रकाश लडकु पाटील, गुरुनाथ लडकु पाटील, सोमनाथ लडकु पाटील बाळाराम काथोड पाटील, पार्वती काथोड पाटील, लीलाबाई कमलाकर माघे, भागुबाई शांताराम पाटील, आशाबाई यशवंत माळी, कल्पना सुनिल चौधरी, संतोषी प्रेमनाथ पाटील (६१/२४/१)
194	61/27/A	निजी	कृषी	0.0377	रतन नारायण माळी, गुलाब भ्र नारायण माळी, भिवा गोपाळ माळी, संपदाबाई अर्जुन पाटील फशीबाई रामदास थालके, बळीराम धर्मा माळी, राजाराम धर्मा माळी, जनार्दन धर्मा माळी मनोहर धर्मा माळी, चंद्रकांत उर्फ चिंतामण महादू माळी, शांताराम बाळाराम माळी, पांडुरंग महादु माळी (६१/२७अ)
195	61/29	निजी	कृषी	0.0084	काळुराम नारायण पाटील, गणेश जगन पाटील, गंगुबाई जगन पाटील, यमुनाबाई हरेश दळवी, भिमाबाई नामदेव पारधी, कमलाबाई पंडित चोरघे, जनाबाई बबन ठाणगे, फशीबाई मंगळ पारधी, कासूबाई लडकू पाटील, साईनाथ श्रीपत पाटील, मेघनाथ श्रीपत पाटील, सुंगधा मनोहर तरणे, कविता श्रीपत पाटील, मनिषा श्रीपत पाटील, ताईबाई श्रीपत पाटील (६१/२९)
196	62/1P	निजी	कृषी	0.1046	काशिनाथ लक्ष्मण पाटील, कमलाकर लक्ष्मण पाटील, यशवंत लक्ष्मण पाटील, शरद लक्ष्मण पाटील, वासुदेव लक्ष्मण पाटील, कमलाबाई नामदेव

					म्हात्रे, इंदुबाई आनंता भोईर, गुलाब विनायक चौधरी, जया मधुकर भोईर, मिना नरेश तरे, आनंदीबाई लक्ष्मण पाटील, मोतीराम दत्तु पाटील, पुंडलिक दत्तु पाटील, बेबीबाई देवीदास, किरण देवीदास, निकिता देवीदास, अक्षय देवीदास, अंकिता देवीदास पाटील, भिमाबाई दत्तु पाटील (६२/१ पै)
197	67/1	निजी	कृषी	0.018	एकनाथ महादू पाटील, सुरेश महादू पाटील, विठाबाई नकुल दळवी, येसूबाई विठ्ठल भुते, मथुराबाई बुधाजी लसणे, बाळाराम परशुराम पाटील, रामदास परशुराम पाटील, हौसा संतोष भोईर, गिता कचरू भोईर, भागिर्थी परशुराम पाटील (६७/१)
198	67/2/1	निजी	कृषी	0.0155	मंगलसिंग भगतसिंग सोधी (६७/२/१)
199	67/2/2	निजी	कृषी	0.073	नामदेव शांताराम पाटील, पांडुरंग शांताराम पाटील, पमा बाप शांताराम पाटील, कमल बाप शांताराम पाटील (६७/२/२)
200	67/2/3/1	निजी	कृषी	0.0178	केहरसिंग भगतसिंग सोधी (६७/२/३/१)
201	67/2/3/2	निजी	कृषी	0.063	केहरसिंग भगतसिंग सोधी (६७/२/३/२)
202	67/3	निजी	कृषी	0.0039	केशव गजानन माघे, सुदाम गजानन माघे (६७/३)
203	67/5	निजी	कृषी	0.0886	राईबाई भ्र.नागो पाटील, काथोड दाजी पाटील, लडकु दाजी पाटील, एकनाथ महादू पाटील, सुरेश महादू पाटील, विठाबाई नकुल दळवी, येसूबाई विठ्ठल भुते, मथुराबाई बुधाजी लसणे, शेवंतीबाई महादू पाटील, मेघनाथ



					सुकन्या पाटील, गदल्या सुकन्या पाटील, बारीकराव सुकन्या पाटील, कल्पेश रमेश पाटील, जनाबाई तात्या भोईर, करुणा नामदेव शेलार, धृपदा बाळाराम दिवाणे, पार्वतीबाई मारुती शेलार, बाळाराम परशुराम पाटील, रामदास परशुराम पाटील, हौसा संतोष भोईर, गिता कचरू भोईर, भागिर्थी परशुराम पाटील, धाकली शिवराम पाटील, मोती भ्र. गजानन मागे, प्रेमाबाई रघुनाथ पारधी, दिनेश रघुनाथ पारधी, सरसाबाई प्रकाश पाटील, कमलाबाई पांडुरंग गोडे, सखुबाई कमलाकर बजाने (६७/५)
204	68/11	निजी	कृषी	0.0653	मंगळसिंग भगतसिंग सोधी (६८/११)
205	68/7	निजी	कृषी	0.1301	काथोड दाजी पाटील, लडकु दाजी पाटील, एकनाथ महादू पाटील, सुरेश महादू पाटील, विठाबाई नकुल दळवी, येसूबाई विठ्ठल भुते, मथुराबाई बुधाजी लसणे, शेवंतीबाई महादू पाटील, मेघनाथ सुकन्या पाटील, गदल्या सुकन्या पाटील, बारीकराव सुकन्या पाटील, कल्पेश रमेश पाटील, जनाबाई तात्या भोईर, करुणा नामदेव शेलार, धृपदा बाळाराम दिवाणे, पार्वतीबाई मारुती शेलार, बाळाराम परशुराम पाटील, रामदास परशुराम पाटील, हौसा संतोष भोईर, गिता कचरू भोईर, भागिर्थी परशुराम पाटील, धाकली शिवराम पाटील, मोती भ्र. गजानन मागे, प्रेमाबाई रघुनाथ पारधी, दिनेश रघुनाथ पारधी, सरसाबाई प्रकाश पाटील, कमलाबाई पांडुरंग गोडे, सखुबाई कमलाकर बजाने

					(६८/७)
206	68/9	निजी	कृषी	0.6892	एकनाथ महादू पाटील, सुरेश महादू पाटील, विठाबाई नकुल दळवी, येसूबाई विठ्ठल भुते, मथुराबाई बुधाजी लसणे, बाळाराम परशुराम पाटील, रामदास परशुराम पाटील, हौसा संतोष भोईर, गिता कचरू भोईर, भागिर्थी परशुराम पाटील, धाकलीबाई शिवराम पाटील, केवल अश्विन गुडका, पदमाकर पांडुरंग भोईर (६८/९)
207	69P	निजी	कृषी	0.3661	काशिनाथ लक्ष्मण पाटील, कमलाकर लक्ष्मण पाटील, यशवंत लक्ष्मण पाटील, शरद लक्ष्मण पाटील, वासुदेव लक्ष्मण पाटील, कमलाबाई नामदेव म्हात्रे, इंदू आनंता भोईर, गुलाब विनायक चौधरी, जया मधुकर भोईर, मीना नरेश तारे, आनंदीबाई लक्ष्मण पाटील, भागीर्थी परशुराम पाटील, बाळाराम परशुराम पाटील, रामदास परशुराम पाटील, हौसा संतोष भोईर, गिता कचरू भोईर, एकनाथ महादू पाटील, सुरेश महादू पाटील, बाळाराम परशुराम पाटील, रामदास परशुराम पाटील, धाकलीबाई शिवराम पाटील, हरेश दगडू दळवी, नकुल दगडू दळवी, सगुणाबाई महादू दळवी, सोनुबाई बळीराम भोईर, विठाबाई नकुल दळवी, येसूबाई विठ्ठल भुते, मथुराबाई बुधाजी लसणे (६९ पै)
208	71	निजी	कृषी	0.043	धर्मा लडकु माळी (७१)
209	74	निजी	कृषी	0.2246	बबन झिपऱ्या जमदारे, सुमन दत्तात्रय घरत, सुरेश सुकऱ्या जमदारे, सुनिल सुकऱ्या जमदारे, संतोष सुकऱ्या

					जमदारे, आनंदी सुकऱ्या जमदारे, इंदुबाई लडकू पाटील, संजीवनी कैलास भोईर, गीता नामदेव जमदारे, जितेश नामदेव जमदारे, निलेश नामदेव जमदारे, रुपेश नामदेव जमदारे, कल्पना रमेश जमदारे, रोहिनी रमेश जमदारे, उदय रमेश जमदारे, रोशनी रमेश जमदारे, एकनाथ महादु पाटील, सुरेश महादु पाटील, विठाबाई नकुल दळवी, येसूबाई विठ्ठल भुते, मथुराबाई बुधाजी लसने, शेवंतीबाई महादु पाटील, मेघनाथ सुकऱ्या पाटील, गदल्या सुकऱ्या पाटील, बारीकराव सुकऱ्या पाटील, कल्पेश रमेश पाटील, जनाबाई तात्या भोईर, करुणा नामदेव शेलार, धृपदी बाळाराम दिवाने, पार्वती मारुती सुतार, बाळाराम परशुराम पाटील, रामदास परशुराम पाटील, हौसा संतोष भोईर, गीता कचरू भोईर, भागीरथी परशुराम पाटील (७४)
210	75	निजी	कृषी	0.8926	विजय गोपाळ श्री गोपाळ राठी, वसंत सोमचंद हरिया, केतन सोमचंद हरिया, रेखा विजयकुमार मारू, बबन झिपऱ्या जमदारे, सुमन दत्तात्रय घरत, सुरेश सुकऱ्या जमदारे, सुनिल सुकऱ्या जमदारे, संतोष सुकऱ्या जमदारे, आनंदी सुकऱ्या जमदारे, इंदुबाई लडकू पाटील, संजीवनी कैलास भोईर, गीता नामदेव जमदारे, जितेश नामदेव जमदारे, निलेश नामदेव जमदारे, रुपेश नामदेव जमदारे, कल्पना रमेश जमदारे, रोहिनी रमेश जमदारे, उदय रमेश जमदारे, रोशनी रमेश जमदारे, धर्मा काना शेलार, सिताबाई धर्मा कांबरे, बारकु पंढरीनाथ केणे, चरपट

					<p>कृष्णा पाटील, गंगाबाई बाप कृष्णा, शोभाबाई बाप कृष्णा, येसूबाई बाळकृष्ण पाटील, सुमन बाळाराम पाटील, पंडित बाळाराम पाटील, पंकज बाळाराम पाटील, कोमल बाळाराम पाटील, अंजना विनोद पाटील, बायीबाई गजानन गुरव, फशीबाई अशोक भोईर, ताईबाई बाळु जाधव, मंदीबाई संदीप माळी, मे. सुमित डेव्हलपर्स भागीदार भगवानजी नरशी पटेल (७५ )</p>
211	77/11	निजी	कृषी	0.0716	<p>मे. सुमित डेव्हलपर्स तर्फे भागीदार विजय गोपाळ राठी, रोनक कमलेश पटेल, प्रमेश मगनभाई पटेल, पदमावती बालन, भावना नरेंद्र शाह, नरेंद्र छबीलदास शाह, यु. सुदर्शन, दिनेश नटवरलाल शेठ, मालती दिनेश शेठ (७७/११ )</p>
212	78/3/2	निजी	कृषी	0.0393	<p>मे. सुमित डेव्हलपर्स तर्फे भागीदार विजय गोपाळ राठी, मे. पल्लवरायजिंग इंडस्ट्रीज तर्फे भागीदार भानूकुमार मोतीलाल गांधी, हितेंद्र सोमचंद गुडका, सोमचंद वजाभाई गडा, चेतनाबेन सोमचंद गडा चेतन दिपक शाह, मनसुखलाल वजाभाई गडा, निताबेन वजाभाई गडा, शारदा एन. सिंगतिया सिद्धेश एन. सिंगतिया, मुलचंद जीवराज सावला, भावेश एम. सावला, कल्याणमल जैन (एचयूएफ) तर्फे कर्ता कल्याणमल चंपालाल जैन नल मिहीर शाह, ममता अनसुल शाह, अनसुल सुधीर शाह, सुरेश रामकुमार बंग, लिला सुरेश बंग, शशी सुरेश दरक, श्रीराम दर्यागीर गिरी, शांताराम गणपत भोईर (७८/३/२ )</p>

213	79/1	निजी	कृषी	0.0115	मे. सुमित डेव्हलपर्स तर्फे भागीदार भगवानजी नरसी पटेल, दिलीप नेमचंद बीद, महेंद्र वजाबाई गडा, चंदनबेन महेंद्र गडा, मनसुखलाल वजाबाई गडा, निताबेन मनसुखलाल गडा, सौभाग्यचंद एम दोशी, यतिनकुमार एम दोशी, भरतकुमार एम दोशी, कौशिक धिरेंद्र मालदे, टिना कौशिक मालदे, धिरेंद्र लखमशी मालदे, रमिला धिरेंद्र मालदे, यु. सुदर्शन, पदमावती बालन, किरीट मनीलाल शाह, रिकिट किरीट शाह, अमिता जगन मेहता, निपा कनिश शाह, जगत अ. मेहता, सोनल मिहीर शाह, रुपल धवल शाह, यतीन महेंद्र गडा (७९/१)
214	81P	निजी	कृषी	0.3341	मे. श्रीसाई काप्रो .भागीदार पद्माकर पांडुरंग भोईर अश्विन डी. गुडखा मे. सुमित डेव्हलपर्स तर्फे भागीदार भगवनजी नरसी पटेल, कपिलाबेन हरिवंदन आस्तीक, किर्ती हरिवंदन आस्तीक, कैलास मणिराम गोयल, मुर्तुजा शब्बीर रेडियोवाला, मुस्तफा शब्बीर रेडियोवाला, मेहेरबानू रेडियोवाला, शब्बीर मोहम्मद अली रेडियोवाला, मुस्तफा सादिक चिल, रुकसान सादिक चिल, शारदादेवी लक्ष्मीनारायण बंसल, हेमचंद भीमजीबाई शाह, भूपेंद्र हेमचंद शाह, विनोदकुमार श्रीलक्ष्मीनारायण बंसल, रसिका रघुनाथ अपराज, शांताराम वासुदेव अपराज, भावेन मनसुखलाल शेठ, सोनल भावेन शेठ, चंद्रिका शैलेश शाह, वर्षा किरीट शाह, सामियाबानू सलमान पाटका, सराहबानू जक्की नूर, शाम एस. (८१पै)

गांव का नाम: मालबिडी					
215	51p	निजी	कृषी	0.044	<p>रामा हाल पाटील, धोंडु बाबु सिताराम बाबु, नामदेव बाबु, मिरा बाबु, बळीराम काथोड ठाकरे, चिंतामण काथोड ठाकरे, सदा काथोड ठाकरे, तारामती काथोड ठाकरे, उषा अनंता पाटील, मिराबाई बाबु, गुलाब बाबु, आनंदी भ्र बाबु, मंगेश मुकुंद ठाकरे, जनार्दन राम पाटील, गुरुनाथ राम पाटील, बबन राम पाटील, सिताबाई राम पाटील, अनुसया राम पाटील, शंकुतला मारुती पाटील, बापु राम पाटील (कोरे), कोंडु लहु ठाकरे, परशराम जाऊ ठाकरे, कोंडया लहु ठाकरे, धाऊ भाऊ पाटील, अनंता कुशा ठाकरे, बनुबाई कुशा ठाकरे, चंद्रभागा कुशा ठाकरे, प्रेमा रामचंद्र ठाकरे, फशी रामचंद्र ठाकरे, शोभा रामचंद्र ठाकरे, गोपाळ बेमट्या ठाकरे, रामचंद्र बेमट्या ठाकरे, लक्ष्मण बेमट्या ठाकरे, हीराबाई बेमट्या ठाकरे, देवकी बेमट्या ठाकरे, सोनीबाई गुरुनाथ घरत, रामचंद्र कुशा ठाकरे, गोविंद कचरु दळवी, हलीबाई नारायण भोईर, नागु गणपत पारघे, चंद्रभागा कचरु दळवी, गुलाम रसुल अ सो विंचु, नामदेव कोंडू ठाकरे, चंद्रभागा कोंडू ठाकरे, लक्ष्मी श्रीधर पाटील, भगवान कोंडू ठाकरे, नारायण कोंडू ठाकरे, जयराम कोंडू ठाकरे, सरस्वती बुध्या ठाकरे, शाम बुध्या ठाकरे, शांताराम बुध्या ठाकरे, ताराबाई बुध्या ठाकरे, गंगी दामोदर जाधव, सिताबाई रामचंद्र ठाकरे, दत्तात्रय कुशा ठाकरे, बनुबाई</p>

					शंकर पाटील, प्रकाश रामचंद्र ठाकरे, प्रेमा गोपाळ गोडसे, फशीबाई दिनेश पाटील, शोभा अशोक शेलार, अनिता अनंता ठाकरे, चंद्रकांत अनंता ठाकरे, ज्ञानेश्वर अनंता ठाकरे, विजूबाई दिपक जाधव, गजानन दुंद्या ठाकरे, यमुना दुंद्या ठाकरे, रंजना दुंद्या ठाकरे, शेवंती यशवंत भोईर, संगीता शांताराम पाटील, वंदना वामन पाटील (५१ पै)
216	53/9	निजी	कृषी	0.0398	कुशा काऊ ठाकरे, सरस्वती बुध्या ठाकरे, शाम बुध्या ठाकरे, शांताराम बुध्या ठाकरे, गंगी दामू पाटील ताराबाई बुध्या ठाकरे (५३/९)
217	55/4	निजी	कृषी	0.0122	इरफान अब्दुल सत्तार काझी (५५/४)
218	55/6p	निजी	कृषी	0.1497	इरफान अब्दुल सत्तार काझी, हिना इरफान काझी (५५/६ पै)
219	56/4A	निजी	कृषी	0.4742	महेंद्र दामोदर पाटील, शरद दामोदर पाटील, मंजुळा दामोदर पाटील, यामिनी यादव खाडे (५६/४अ)
220	60/8p	निजी	कृषी	0.0622	नामदेव कोंडू ठाकरे, चंद्रभागा कोंडू ठाकरे, लक्ष्मी श्रीधर पाटील, भगवान कोंडू ठाकरे, नारायण कोंडू ठाकरे, जयराम कोंडू ठाकरे (६०/८ पै)
221	61/2	निजी	कृषी	0.002	बळीराम काथोड ठाकरे, चिंतामण काथोड ठाकरे, सदा काथोड ठाकरे, तारामती काथोड ठाकरे, उषा अनंता पाटील (६१/२)
222	68/1p	निजी	कृषी	0.0021	मालती कृष्णा पाटील, संगीता कृष्णा

					पाटील, जयश्री जयेंद्र दिनकर, विनोद गोपाळ पाटील, हरिश्चंद्र गोपाळ पाटील, अमृत गोपाळ पाटील, हाल्या गोपाळ, दामोदर गुरुनाथ पाटील, अरुण गुरुनाथ पाटील, सुरेश गुरुनाथ पाटील, जयवंती गुरुनाथ पाटील, कल्पना गुरुनाथ पाटील लक्ष्मी गुरुनाथ पाटील, कमळाबाई मुकुंद पाटील, शोभा नामदेव शेलार, सुनंदा हरिभाऊ आकरे उज्वला वसंत आगीवले, भागुबाई गुरुनाथ पाटील, अमृत गोपाळ पाटील, मालती कृष्णा पाटील संगीता कृष्णा पाटील, जयश्री जयेंद्र दिनकर, विनोद गोपाळ पाटील, हरिश्चंद्र गोपाळ पाटील, मैनुहीन पटेल, गोपाळ बळीराम भोईर (६८/१ पै)
गांव का नाम: नांदिठणे					
223	10/3	निजी	कृषी	0.0401	सुकन्या राम भोईर, दादु बारकु भोईर, श्रीपत बारकु भोईर, विनायक बारकु भोईर, हाळीबाई बारकु भोईर, मारुती बारकु भोईर (१०/३)
224	10/6	निजी	कृषी	0.0134	जुवेदाबाणु सिद्धिक मेमन, कुलसुमबेबी युसुफ मेमन, इकबाल युसुफ मेमन, फरहाण युसुफ मेमन, रुबीना फिरोज मेमन, इस्तीयाज युसुफ मेमन, रफिजा युसुफ मेमन, अमीना युसुफ मेमन, सुगरा अब्दुल सत्तार मेमन, हनीफ अब्दुल सत्तार मेमन, शफीक अब्दुल सत्तार मेमन, अन्वर अब्दुल सत्तार मेमन, शबनम अब्दुल सत्तार मेमन, फरिदा अब्दुल सत्तार मेमन, गुरुनाथ दत्त, वसंत दत्त, लक्ष्मण दत्त, विमला दत्त भोईर, लक्ष्मीबाई दत्त भोईर (१०/६)



225	11/1	निजी	कृषी	0.0528	अन्वर अब्दुल सत्तार मेमन, अमीना युसुफ मेमन, इकबाल युसुफ मेमन, इस्तीयाज युसुफ मेमन, कुलसुमबेबी युसुफ मेमन, जुबेदाबाणु सिद्दिक मेमन, फरहाण युसुफ मेमन, रुबीना फिरोज मेमन, शफीक अब्दुल सत्तार मेमन, हनीफ अब्दुल सत्तार मेमन, युसुफ कासम मेमण, रफिजा युसुफ मेमन, सुगरा अब्दुल सत्तार मेमन, शबनम अब्दुल सत्तार मेमन, फरिदा अब्दुल सत्तार मेमन, गुरुनाथ दत्तु, वसंत दत्तु, लक्ष्मण दत्तु, विमल दत्तु भोईर, लक्ष्मीबाई दत्तु भोईर (११/१)
226	11/2	निजी	कृषी	0.0145	नाना विठ्ठल म्हात्रे, कृष्णा बापू म्हात्रे, गणपत बापू म्हात्रे, गुरुनाथ दत्तु, वसंत दत्तु, लक्ष्मण दत्तु, विमल दत्तु भोईर, लक्ष्मीबाई दत्तु भोईर (११/२)
227	11/3	निजी	कृषी	0.0228	मारुती बारकू भोईर (११/३)
228	11/4	निजी	कृषी	0.0391	सुक-या रामा भोईर, दादू बारकू भोईर, मारुती बारकू भोईर, श्रीपत बारकु भोईर, विनायक बारकु भोईर, हाळीबाई बारकु भोईर (११/४)
229	112/1P	निजी	कृषी	0.1172	बुधाजी बाबु शेलार, कृष्णा महादू शेलार, भागीबाई चांगो पाटील, राधीबाई चांगो जाधव, शेवूबाई वामन, वंदना बाप शंकर गोष्टे, अविनाश जगन्नाथ गोष्टे, जयश्री जगन्नाथ गोष्टे, महेंद्र बाळकृष्ण वाघे, सुरेखा सुरेश शेलार, दर्शना बाळाराम घरत, कूदा शंकर गोष्टे, दिव्या दयानंद भोईर सचिन जगन्नाथ गोष्टे, बारकीबाई शंकर गोष्टे, उमेश बाळकृष्ण

					वाघे,भागीरथी गौरु शेलार, मनोहर गौरु शेलार, बेबी बाप गौरु, उषा बाप गौरु,रामु बाबु पाटील, सदाशिव बाबु पाटील,पार्वती बाबु पाटील,राधिका दामु जाधव,चंदा दामु शेलार, राजेंद्र दामु शेलार, राजन दामु जाधव, रामुबाई नाई, कमुबाई गणपत, सोनुबाई आबो,,बाबाजी महादु शेलार, भामीबाई बागो पाटील, राधीबाई चागो पाटील, शेवुबाई दा पाटील (११२/१ पै )
230	113P	निजी	कृषी	0.0604	जय जगन्नाथ पाटील,विनोद बापू गायकवाड,काळुराम कुशा शेलार,अनंता बापू गायकवाड,प्रेमनाथ सखाराम नाईक,निकिता नितीन भोईर,लक्ष्मी नारायण शेलार,वासुदेव नारायण शेलार,विनिता विलास काठोडे, वैभव नारायण शेलार अंकिता अनिल भोईर ( १३३ पै )
231	117/3	निजी	कृषी	0.1908	गणपत बांगो भोईर (११७/३ )
232	118P	निजी	कृषी	0.0034	वशल्ला कोंडु भोईर, मलीक मुस्ताफ अहमद पटेल, नजमा जहीर पटेल, अकलिया अ. रज्जाक पटेल (११८ पै )
233	12/2	निजी	कृषी	0.0093	सुकन्या रामा भोईर, दादु बारकु भोईर, श्रीपत बारकु भोईर, विनायक बारकु भोईर, हाळीबाई बारकु भोईर, मारुती बारकु भोईर (१२/२ )
234	12/9	निजी	कृषी	0.0045	नाना विठ्ठल म्हात्रे, गुरुनाथ दत्तु, वसंत दत्तु, लक्ष्मण दत्तु, विमल दत्तु भोईर, लक्ष्मीबाई दत्तु भोईर (१२/९ )
235	126P	निजी	कृषी	0.0197	बबन तुकाराम भोईर, काळु तुकाराम

					भोईर, काथोड रामु शेलार, तुकाराम राम भोईर सरफराज इरफान भुरे, नौशाद दस्तगीर पटेल, असलम सिकंदर ठाणवल (१२६ पै)
236	130/2	निजी	कृषी	0.0001	अब्दुल कलाम ह्यातुल्लाह चौधरी (१३०/२)
237	149P	निजी	कृषी	0.1135	कोंड्या काथोड सुतार, शंकर काथोड सुतार, जानकीबाई काथोड सुतार, भागुबाई काळु, मकीबाई जनीबाई, बापु गायकर, एकनाथ भाग्या सुतार, राजेद्र भाग्या सुतार, वासुदेव भाग्या सुतार, राधिका बबन राऊत, गुलाबबाई भाग्या सुतार, भागुबाई काळु, चांगुणाबाई परशुराम सुतार, पद्माकर परशुराम सुतार, नारायण परशुराम सुतार, बेबीबाई नामदेव जाधव, छवीबाई रमेश जाधव, मिनाबाई काळुराम भंडारी, भागुबाई काळु (१४९ पै)
238	161/2	निजी	कृषी	0.2279	नारायण रामजी भोईर (१६१/२)
239	169A/4A/76P	निजी	कृषी	0.398	फॉरेस्ट डिपार्टमेंट, दत्तात्रेय रामचंद्र भोईर, रमेश रामचंद्र भोईर, सीताबाई काळु भोईर, स्वाती अनिल खर्डीकर, चंद्रकांत सखाराम वाळंज, गुरुनाथ सखाराम वाळंज, लता भ्र. नंदा मुकणे, शोभा भ्र. राजू पालकर, कोयना पुर्नवसाहती, भालचंद्र नारायण भोईर, नरेंद्र नारायण भोईर, विनीत लिलाधर भोईर, अमोल लिलाधर भोईर, हरेश भालचंद्र भोईर, नौफील मन्सूर अन्सारी, युथे मन्सूर अन्सारी, शुजा मन्सूर अन्सारी, बबन तुकाराम भोईर (१६९अ/४अ/७६ पै)

240	17/1A	निजी	कृषी	0.1372	ज्योत्स्ना सूर्यकांत पाटील, जानकी हरी भोईर, सावळाराम हरी भोईर, मनी नामदेव पाटील, पार्वतीबाई बाळाराम भोईर, शरद बाळाराम भोईर, मदन बाळाराम भोईर, निलेश बाळाराम भोईर, शोभा अनिल नववस्ते, अक्षदा कृष्णा केने (१७/१अ)
241	17/5	निजी	कृषी	0.0019	अब्दुल सत्तार कासम मेमण, इसुफ कासम मेमण, जुबेदाबाणु सिदीक मेमण, आंबो,शामु, कृष्णा लडकू भोईर (१७/५)
242	18/1	निजी	कृषी	0.0449	दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप बँक ली मुंबई, रामजी परशा वारली,सिताराम परशा वारली, रामु परशा वारली, माळी नवशा, मंगळी पातल्या भावर, राधी शाम गुरव (१८/१)
243	19P	निजी	कृषी	0.0815	फहिम खालीद पटेल,रमीझ सिकंदर पटेल, फरहान नजीर पटेल, फौजीया फरहान पटेल, सरफराज इरफान भुरे, ऐश्वर्या भास्कर पिंगट (१९पै)
244	28/1	निजी	कृषी	0.0089	तुकाराम दुध्या सुतार (२८/१)
245	33P	निजी	कृषी	0.142	कोंड्या काथोड सुतार,शंकर काथोड सुतार,जानकीबाई काथोड सुतार,भागुबाई काळू,मनीबाई,जकीबाई बापु मानकर,द्वारकी बारकु सुतार,अनंत बारकु,नामदेव बारकु,दत्तात्रेय बारकु,राजू बारकु,भागीबाई काळू,शांताराम विठ्ठल सुतार,अनंता विठ्ठल सुतार,गणेश विठ्ठल सुतार,रमाबाई कोंडु पाटील,बारकु जिवन सानवी,शोभा रामचंद्र

					डगले, नंदा यशवंत गायकर, चांगुणाबाई परशुराम सुतार, पदमाकर परशुराम सुतार, नारायण परशुराम सुतार, बेबीबाई नामदेव जाधव, छबीबाई रमेश जाधव, मिनाबाई काळुराम भंडारी, एकनाथ भाग्या सुतार, राजेंद्र भाग्या सुतार, वासुदेव भाग्या सुतार, राधिका बबन राऊत, गुलाबबाई भाग्या सुतार (३३ पै)
246	34	निजी	कृषी	0.3279	दुंद्या बांगो शेलार, गुरुनाथ कोंडु शेलार, एकनाथ कोंडु शेलार, लता रमेश पाटील, गिता प्रकाश पाटील, कविता कृष्णा पाटील, पार्वती कोंडु शेलार, सविता भूपेश जाधव (३४)
247	6/1	निजी	कृषी	0.0371	आमसो गुलाम हुसेन पटेल, कादीर गुलाम हुसेन पटेल, मुस्तफा गुलाम हुसेन पटेल, मलिक गुलाम हुसेन पटेल, नसीम शरीफ कासकर, फैमिदा सबीर कासकर, नेहा सलीम पटेल, मुबशीर सलीम पटेल, सफवान सलीम पटेल, शिका वसिम जवरे, सायमा सलीम पटेल, अरित सलीम पटेल, मकसूद आमासाहेब पटेल, शकील आमासाहेब पटेल, अकील आमासाहेब पटेल, अख्तरी शब्बीर बोलीजकर, सबिहा शम सुद्दीन सायबनकर, रफिआ अ. रहमान सायबनकर, जोहेब अहमद खत्री, मोहम्मद जुनेद अहमद खत्री, खर्शीद मन्सूर अहमद अन्सारी, लुबना मुर्तुझा सरीया (६/१ पै)
248	76	निजी	कृषी	0.0681	सबीया इरफान भुरे (७६)
249	83P	निजी	कृषी	0.0119	बुधाजी बाबू शेलार, कृष्णा महादु

					शेलार, दुंदया बागो शेलार, गुरुनाथ कोंडू, एकनाथ कोंडू, लता रमेश पाटील, गिता प्रकाश पाटील, कविता कृष्णा पाटील, सविता भूपेश जाधव, पार्वती कोंडू शेलार, तारामती नाना शेलार, रमेश नाना शेलार, चंद्रकांत नाना शेलार, विष्णु नाना शेलार, प्रेमा नाना शेलार, महमद अजीम सलाउद्दीन पाटील, अब्दुल अजीम सलाउद्दीन पाटील (८३ पै)
250	85/2	निजी	कृषी	0.1891	नारायण रामजी भोईर (८५/२)
251	9P	निजी	कृषी	0.0033	गुरुनाथ दत्तु भोईर, वसंत दत्तु भोईर, लक्ष्मण दत्तु भोईर, लक्ष्मीबाई दत्तु भोईर, विठ्ठल दत्तु भोईर, मारुती बारकू भोईर, गुरुनाथ दत्तु भोईर, वसंत दत्तु भोईर, लक्ष्मण दत्तु भोईर, लक्ष्मीबाई दत्तु भोईर, विमल दत्तु भोईर, सुकन्या रामा भोईर, दादू बारकू भोईर, मारुती बारकू भोईर, श्रीपत बारकु भोईर, विनायक बारकु भोईर, हाळीबाई बारकु भोईर, जुबेदाबाणु सिद्दिक मेमन, कुलसुमबेबी युसुफ मेमन, इकबाल युसुफ मेमन, फरहाण युसुफ मेमन, रबीना फिरोज मेमन, इस्तीयाज युसुफ मेमन, रफिजा युसुफ मेमन, अमीना युसुफ मेमन, सुगरा अब्दुल सत्तार मेमन, हनीफ अब्दुल सत्तार मेमन, शफीक अब्दुल सत्तार मेमन, अन्वर अब्दुल सत्तार मेमन, शबनम अब्दुल सत्तार मेमन, फरिदा अब्दुल सत्तार मेमन, आमासो गुलामहूसेन पटेल, कादीर गुलामहूसेन पटेल, मलीक गुलामहूसेन पटेल, वसीम शफीक कासकर, मुस्तफा गुलामहूसेन

					पटेल, फैमीदा शब्बीर कासकर, खलील सिकंदर पटेल, इकबाल सिकंदर पटेल, मोहसीन सिकंदर पटेल, मजुंर सिकंदर पटेल, अशीफ सिकंदर पटेल, शमशाद उबेद चावरे, फिरोज खलिद दिवेकर, अजगरी शब्बीर बुवेरे, अमीना सिकंदर पटेल, अरित सलीम पटेल, मुबशीर सलीम पटेल, सिका वसीम जवरे, साममा सलीम पटेल, नेहा सलीम पटेल, सफवान सलीम पटेल, मन्सुर अहमद मो. हनिफ अन्सारी, खुर्शिद मन्सुर अहमद अन्सारी, मोहम्मद जुनेद अहमद खत्री, जोहेब अहमद खत्री, रशिदा गुलामहूसेन पटेल (९ पै)
	गांव का नाम: निवळी				
252	1/15B	निजी	कृषी	0.1524	पांडुरंग रामचंद्र निवळे (१/१५ब)
253	1/22	निजी	कृषी	0.0332	बाबुराव रघुनाथ निवळे, नारायण रघुनाथ निवळे, विष्णू रघुनाथ निवळे, कृष्णाबाई रघुनाथ निवळे, कमलाकर हाल्या पाटील, सुधीर हल्या पाटील (१/२२)
	गांव का नाम: पुंडास				
254	135/1	निजी	कृषी	0.0534	सुरेश पांडुरंग चोरघे, शनवार रावजी भोईर (१३५/१)
255	135/3	निजी	कृषी	0.02	शिवराम गोपाळ वैद्य, चंपाबाई गंगाराम जाधव (१३५/३)
256	141 P	निजी	कृषी	1.5986	जगदीश रणछोडदास पटेल, विरचंद हरगन मांडू, कुंदन किराट पंचमतीया, कमलेश लखमशी सावळा, गुरुनाथ वामन भोईर (१४१ पै)

257	65/3	निजी	कृषी	0.0114	विठ्ठल शंकर पाटील (६५/३)
258	66/P	निजी	कृषी	0.0426	शंकर रामा जाधव, रमाबाई नारायण पाटील (६६ पै)
259	67/1	निजी	कृषी	0.0298	पंढरीनाथ पांडुरंग चोरघे (६७/१)
260	67/2	निजी	कृषी	0.031	रमाबाई नारायण पाटील, गीता गुरुनाथ पष्टे, जयवंती भगवान पाटील, दर्शना बाळाराम भोईर, नेत्रा नरेश पाटील, प्रकाश भगवान पाटील, मोनिका मोतीराम भोईर, विनायक भगवान पाटील, वैष्णवी विश्वनाथ शेलार, शेवंती भगवान पाटील, सुशिला सुनिल मोरे (६७/२)
261	71	निजी	कृषी	0.0589	मारुती रामा जाधव, केशव रामा जाधव, गजानन रामा जाधव, लिला गोविंद जाधव, आशा कुंडलिक जाधव, दयाराम कुंडलिक जाधव अ पा क आई आशा कुंडलिक जाधव, विनोद कुंडलिक जाधव अ पा क आई आशा कुंडलिक जाधव, बाळा कुंडलिक जाधव अ पा क आई आशा कुंडलिक जाधव, पार्वती उंदु जाधव, विजय उंदु जाधव, छाया उंदु जाधव (७१)
262	76p	निजी	कृषी	0.0622	सुभाष हरी ठाकरे, भास्कर हरी ठाकरे, सुमन मधुकर भोईर, प्रियांका संतोष ठाकरे, रंजना संतोष ठाकरे, सारिका संतोष ठाकरे, सुरज संतोष ठाकरे, रमाबाई नारायण पाटील, दर्शना बाळाराम भोईर, नेत्रा नरेश पाटील, प्रकाश भगवान पाटील, मोनिका मोतीराम भोईर, विनायक भगवान पाटील, वैष्णवी विश्वनाथ शेलार,



					शेवंती भगवान पाटील, सुशिला सुनिल मोरे, जयवंती भगवान पाटील, गीता गुरुनाथ पाष्टे, गुरुचरण महाराष्ट्र शासन, मारुती संकर पाटील, कुसुम दत्तू पाटील, इंदुबाई परशुराम गावडे, तारामती गुरुनाथ वाळिंबे, शिवराम शंकर पाटील (७६ पै)
263	77/11	निजी	कृषी	0.0192	गुलाम रसूल अमीन सोनविंदु (७७/११)
264	78	निजी	कृषी	0.192	नसीमा यासीन पटेल, रुकसाना रियाज जमादार, हुसेन मामूदमिया बर्डी, एजाज मामूदमिया बर्डी, रुबिना अन्सर कांबेकर, बीबीनाज अन्वर बेंग, शबनूर आशीक बर्डी, (७८)
	गांव का नाम: सुपेगाव				
265	11p	निजी	कृषी	0.1207	जानकी रघु पाटील, धाउ रघु पाटील, गणू रघु पाटील, अशोक रघु पाटील, सावळाराम रघु पाटील, नामी गौरू शेलार, तुकाराम दाजी पाटील, देवकी दाजी पाटील, उंद्रया दाजी पाटील, भास्कर दाजी पाटील, रामचंद्र दाजी पाटील . (११ पै)
266	23/1	निजी	कृषी	0.0063	बळीराम गोविंद पाटील, रामदास गोविंद पाटील (२३/१)
267	23/2	निजी	कृषी	0.0248	मधुकर बाबुराव कदम (२३/२)
268	31/5	निजी	कृषी	0.0047	शंकुतलाबाई उर्फ धाऊ दत्तात्रेय, सुलभा भगवान, मधुकर नागो पाटील, मनोहर नागो पाटील, सुनीता नागो पाटील, फूलावंती सिताराम म्हसकर, सविता रामचंद्र शेलार, फूलावंती धोंडू ठाकरे

					(३१/५)
269	31/6	निजी	कृषी	0.194	रमाकांत माऊ पाटील, शांताराम माऊ पाटील (३१/६)
270	31/7	निजी	कृषी	0.0067	सरस्वती बबन पाटील, सुभाष बबन पाटील, सुरेश तुकाराम पाटील, नितीन चंद्रकांत पाटील, किसन चंद्रकांत पाटील, विनोद चंद्रकांत पाटील, सुशिला बाळाराम पाटील, रेणुका राजाराम पाटील, विश्वास केशव भोईर (३१/७पै)
271	31/8	निजी	कृषी	0.0049	सरस्वती बबन पाटील, सुभाष बबन पाटील, सुरेश तुकाराम पाटील, नितीन चंद्रकांत पाटील, किसन चंद्रकांत पाटील, विनोद चंद्रकांत पाटील, सुशिला बाळाराम पाटील, रेणुका राजाराम पाटील, विश्वास केशव भोई (३१/८पै)
272	34/1	निजी	कृषी	0.0042	सुरेश तुकाराम पाटील, सरस्वती बबन पाटील, सुभाष बबन पाटील, नितीन चंद्रकांत पाटील, किसन चंद्रकांत पाटील, विनोद चंद्रकांत पाटील, सुशिला बाळाराम पाटील, रेणुका राजाराम पाटील (३४/१)
273	7	निजी	कृषी	0.0045	फसुबाई गणपत बलटे (७)
274	73/2	निजी	कृषी	0.0299	जनार्दन काशिनाथ पाटील, रामु कृष्णा चौधरी (७३/२)
275	74	निजी	कृषी	0.0503	रामु कृष्णा चौधरी (७४)
276	75/2	निजी	कृषी	0.0218	रामु कृष्णा चौधरी (७५/२)
277	77	निजी	कृषी	0.0322	रामु कृष्णा चौधरी, जनार्दन मोरेश्वर

					जोशी, रघुनाथ मोरेश्वर जोशी, वसंत मोरेश्वर जोशी, सुशिला भ्र लक्ष्मण जोशी (७७)
278	79p	निजी	कृषी	0.0116	भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद, हरीदास रतन म्हात्रे, शिवदास रतन म्हात्रे (७९ पै)
279	89p	निजी	कृषी	0.1917	गीता दत्तात्रय पाटील, रंजित दत्तात्रय पाटील, वसंत नारायण पाटील, विलास नारायण पाटील, नरेश नारायण पाटील, रामचंद्र देऊ पाटील, मोतीराम चाहु चौधरीi, सुनिता तुकाराम भोईर, मयुर तुकाराम भोईर, समीर तुकाराम भोईर, रमेश महादू भोईर, राजश्री राजाराम भोईर, राजु राजाराम भोईर, देवयानी राजाराम भोईर, मनाली राजाराम भोईर (८९ पै)
280	9	निजी	कृषी	0.0205	उद्रया दाजी पाटील (९)
281	90p	निजी	कृषी	0.0496	बळीराम गोविंद पाटील, गिता दत्तात्रय पाटील, रंजित दत्तात्रय पाटील, वसंत नारायण पाटील, विलास नारायण पाटील, नरेश नारायण पाटील, अनंता गोपिनाथ पाटील, मनोहर बळीराम पाटील (९० पै)
282	91/1	निजी	कृषी	0.0847	पांडुरंग बापू पाटील (९१/१)
283	91/2/2	निजी	कृषी	0.024	साधना मनोज शर्मा उर्फ साधना रमेश शर्मा (९१/२/२)
284	92/1	निजी	कृषी	0.0221	रामचंद्र देऊ पाटील (९२/१)
	गांव का नाम: उसरोली				

285	62/1/2	निजी	कृषी	0.067	मे सुमित डेव्हलपर्स तर्फे भागीदारी श्री भगवानजी नरसी पटेल (६२/१/२)
286	63/8	निजी	कृषी	0.066	सखाराम महादु गुळवी (६३/८)
287	63/9	निजी	कृषी	0.03	जयराम सखाराम गुळवी, चंद्रकांत सखाराम गुळवी (६३/९)
गांव का नाम: वडपे					
288	27/1	निजी	कृषी	0.0037	गोपिकाबाई पदु पाटील, कुसुम अमृता ठाकरे, सुनिता कोंडू भोईर, अर्चना अरुण चौधरी, लता मारुती भोईर, सुधीर मारुती भोईर, मिलिंद मारुती भोईर (२७/१)
289	27/2	निजी	कृषी	0.0226	फाशीबाई शिवा तारे, शांतीबाई चंद्रया लसणे, खारुबाई पंढरी वखारे, सावित्रीबाई मोतीराम म्हात्रे, बायजीबाई गोपीनाथ केणे, द्रौपदीबाई लुखा हजारे, शांतूबाई काथोड तारे, बारकीबाई काथोड तारे विश्वास काथोड तारे, प्रेमाद काथोड तारे, भारत काथोड तारे, चंदना जयेश म्हात्रे (२७/२)
290	27/5	निजी	कृषी	0.0249	फाशीबाई शिवा तारे, शांतीबाई चंद्रया लसणे, खारुबाई पंढरी वखारे, सावित्रीबाई मोतीराम म्हात्रे, बायजीबाई गोपीनाथ केणे, द्रौपदीबाई लुखा हजारे, शांतूबाई काथोड तारे, बारकीबाई काथोड तारे विश्वास काथोड तारे, प्रेमाद काथोड तारे, भारत काथोड तारे, चंदना जयेश म्हात्रे (२७/५)
291	29/2	निजी	कृषी	0.014	यशवंत बांगो पाटील (२९/२)

292	30P	निजी	कृषी	0.107	भागीरथीबाई गोविंद पांडेकर (जाधव), काशिनाथ गोविंद पांडेकर (जाधव), सुदाम गोविंद पांडेकर (जाधव), कपिल मोरेश्वर पाटील (३० पै)
293	34/14P	निजी	कृषी	0.063	बनवारीलाल नथूलाल अग्रवाल (३४/१४ पै)
294	37	निजी	कृषी	0.0023	रामदास काशिनाथ पाटील, गणपत काशिनाथ पाटील, हरिभाऊ काशिनाथ पाटील, जिजाबाई अनंता ठाकरे, हिराबाई कृष्णा भोईर, रमाबाई रमेश जाधव, ताराबाई नामदेव भोईर, जनाबाई गोपाळ पाटील कविता गोपाळ पाटील, ललिता गोपाळ पाटील, अनिता गोपाळ पाटील, चित्रा गोपाळ पाटील, कुसुम लक्ष्मण पाटील, संतोष लक्ष्मण पाटील, योगेश लक्ष्मण पाटील, वैशाली लक्ष्मण पाटील, हृतिका संभाजी वरपे अ पा क आजी जनाबाई गोपाळ पाटील, ज्ञानेश्वरी संभाजी वरपे अ पा क आजी जनाबाई गोपाळ पाटील (३७)
295	45/3/1	निजी	कृषी	0.0387	रमेश मोतीराम डोंगरे, रविंद्र मोतीराम डोंगरे (४५/३/१)
296	45/3/2	निजी	कृषी	0.0634	रमेश मोतीराम डोंगरे, रविंद्र मोतीराम डोंगरे, वसंत मोतीराम डोंगरे, अनंत मोतीराम डोंगरे, आशा बळीराम डोंगरे (४५/३/२)
297	45/3/5	निजी	कृषी	0.2345	शांताराम देवु पाटील (४५/३/५)
298	45/4	निजी	कृषी	0.08	सुरेश सिताराम रेणुसे (४५/४)
गांव का नाम: वाहुली					
299	18/1/A	निजी	कृषि	0.0003	पवन कांतीलाल रोचलानी, सुनिल

					कांतीलाल रोचलानी, इंद्रपाल बाबुराव चौघुले (१८/१/अ)
300	19/13	निजी	कृषि	0.0567	आंबो पोशा शेलार, विष्णू पोशा शेलार, जानकीबाई पोशा शेलार (१९/१३)
301	19/14	निजी	कृषि	0.0038	आंबो पोशा शेलार, विष्णू पोशा शेलार, जानकीबाई पोशा शेलार (१९/१४)
302	19/2A	निजी	कृषि	0.08	तुकाराम बाळु भोईर (१९/२अ)
303	19/6p	निजी	कृषि	0.0026	केशव बाबू भोईर, राष्ट्रीय महामार्ग क्र 3 (19/६पै)
304	20P	निजी	कृषि	0.1148	राष्ट्रीय महामार्ग क्र 3 (२०पै)
305	25P	निजी	कृषि	0.1168	केशव बाबू भोईर, राष्ट्रीय महामार्ग क्र 3 (२५पै)
306	27/1P	निजी	कृषि	0.0045	केशव बाबू भोईर, राष्ट्रीय महामार्ग नं ३ (27/१पै)
307	27/2P	निजी	कृषि	0.0047	जवेरचंद लिलाधर शहा, ताराचंद हिरजी शहा, ताराचंद शामजी सावळा, राष्ट्रीय महामार्ग नं ३ (२७/२पै)
308	30P	निजी	कृषि	0.0008	दत्तात्रेय नारायण भोईर, संगिता सिताराम भोईर, कमल खुशाल भोईर, मनोहर मारुती भोईर, शिल्पा सुभाष पाटील, योगिता युवराज निपुर्ते, भावना भगवान पाटील, चैताली चंद्रकांत जाधव, सुधीर हिरामण पाटील, महादेव काळुराम भोईर, रेहान सिध्दीक पटेल, आंबो लक्ष्मण शेलार, पांडुरंग शंकर भोईर, महेंद्र शिवदास भोईर, इंद्रपाल शिवदास भोईर, जयश्री

					शिवदास भोईर, सुनंदा शिवदास भोईर, प्रगती प्रकाश पाटील, प्रियंका प्रकाश पाटील, पांडुरंग विठ्ठल भोईर, एकनाथ विठ्ठल भोईर, पदमाकर पांडुरंग भोईर, सदाशिव पांडुरंग भोईर, हरिभाऊ शंकर भोईर (३० पै)
309	33/3/2P	निजी	कृषि	0.0001	धिरजलाल नरसिंहभाई पटेल (३३/३/२ पै)
310	42/5P	निजी	कृषि	0.0085	पांडुरंग विठ्ठल भोईर (४२/५ पै)
311	48 P	निजी	कृषि	0.1125	किशोर नरसिंहभाई पटेल, अमृतलाल नरसिंहभाई पटेल, प्रितीबेन अमृतलाल पटेल, पांडुरंग विठ्ठल भोईर, एकनाथ विठ्ठल भोईर, कांताबाई शांताराम भोईर, पदमाकर पांडुरंग भोईर, सदाशिव पांडुरंग भोईर, धिरजलाल नरसिंहभाई पटेल, आंबो लक्ष्मण शेलार, भरत रमणीकलाल पटेल, कस्तुरबेन रमणीकलाल पटेल, विनोद रमणीकलाल पटेल, कल्पना विनय पटेल, दिपेन धिरजलाल पटेल, धीरजलाल नरसिंहभाई पटेल, केशव बाबू भोईर, राष्ट्रीय महामार्ग भुतल परिवहन (४८ पै)
			कुल	36.0243	

[फा. सं. NHAI/PIU/Surat (Expressway)/L12/275/3D]

राजेश गुप्ता, उप सचिव

## MINISTRY OF ROAD TRANSPORT AND HIGHWAYS

## NOTIFICATION

New Delhi, the 9th January, 2020

**S.O. 153(E).**—Whereas by the notification of the Government of India in the Ministry of Road Transport and Highways, Number S.O. No. 679(E), dated the 4th Feb 2019, published in the Gazette of India, Extraordinary, Part II, Section 3, Sub-section (ii) issued under sub-section (1) of section 3A of the National Highway Act, 1956 (48 of 1956) (hereinafter referred to as the said Act), the Central Government declared its intension to acquire the land specified in the Schedule annexed to the said notification for building (widening/Six/Eight lanning etc.), maintenance, management and operation of Mumbai Vadodara Expressway

Spur to NH 4B from Km. 18.925 to Km. 45.400 (Maharashtra Section) in the district of THANE in the state of MAHARASHTRA

And whereas the substance of the said notification has been published in “Dainik Lokmat” and “Free Press Journal” both dated 24 Feb 2019; under sub-section (3) of section 3A of the said Act;

And whereas no objections has been received from any person by the competent Authority;

And whereas, in pursuance of sub-section (1) of section 3D of the said Act, the competent authority has submitted its report to the Central Government;

Now, therefore, upon receipt of the said report of the competent authority and in exercise of the powers conferred by the sub-section (1) of section 3D of the said Act, the Central Government hereby declares that the land specified in the said Schedule should be acquired for the aforesaid purpose;

And further, in pursuance of sub-section (2) of section 3D of the said Act, the Central Government hereby declares that on publication of this notification in the Official Gazette, the land specified in the said Schedule shall vest absolutely in the Central Government, free from all encumbrances.

### SCHEDULE

Brief description of the land to be acquired, with or without structure, falling within the stretch of land from Km. 18.925 to Km. 45.400 (Maharashtra Section) Mumbai Vadodara Expressway Spur to NH 4B in the state of MAHARASHTRA.

State: MAHARASHTRA			District: THANE		
Sr. No.	Survey Number	Type of Land	Nature of Land	Area in Hectare	Name of the Land Owner/Interested Person Part Survey No.
1	2	3	4	5	6
	<b>Taluk: Bhiwandi</b>				
	<b>Viillage: Akloli</b>				
1	15/2	Private	Agricultural	0.0107	Bhalchandra Gajanan Patil 15/2
2	15/3P	Private	Agricultural	0.0502	Kashinath Mahadu Patil, Amrut Mahadu Patil, Sadanand Mahadu Patil, Madhukar Mahadu Patil, Sindhu Mahadu Patil, Nandu Mahadu Patil, Parvati Mahadu Patil, Chandrabhagabai Pandurang Patil, Chandrakant Pandurang Patil 15/3P
3	151	Private	Agricultural	0.0218	Yashwant Gajanan Patil, Sarsawati Gajanan Patil, Keshav Gajanan Patil, Bhalchandra Gajanan Patil, Sudha Ratnakar Patil, Vaman Gajanan Patil, Malti Gajanan Patil, Laxman Gajanan Patil, Damynati Damodar Patil, Prakash Gajanan Patil, Urmila Purushottam Shelar 151
4	157/4	Private	Agricultural	0.0167	Anandi Bendu Raut, Vimal Bendu Raut, Nashik Bendu Raut, Kalubai Bendu Raut, Champu Bap Bendu Raut, Leelabai Balu Raut, Subhash Balu Raut, Shashikant Balu Raut, Mukesh Sadhashiv Patil, Samir Sadashiv Patil, Rupali Sadashiv Patil, Shakuntala Laru Vekshade, Pushpa Balu Raut, Sangita Suresh Shelar,



					Mamata Mukesh Patil 157/4
5	17P	Private	Agricultural	0.0796	Chandrakant Pandurang Patil, Chandrabhagabai Pandurang Patil, Kishor Shantaram Patil, Chandrakant Yashwant Bondre, Smita Nitin Bhanushali Urf Smita Ramakant Bhanushali, Kashinath Mahadu Patil, Amrut Mahadu Patil, Sadanand Mahadu Patil, Madhukar Mahadu Patil, Sidhu Mahadu Patil, Nandu Mahadu Patil, Parvatibai Mahadu Patil, Darshana Satisha Patil, Bhalchandra Gajanan Patil 17P
6	189/3	Private	Agricultural	0.148	Manjit Vasant Raut, Dr. Kimya Jayvant Dhule, Dr. Shekhar Omprakash Joshi, 189/3
7	189/4	Private	Agricultural	0.52	Shevubai Bhiva Raut, Kesharbai Kathod Londe, Dilip Kathod Raut, Rajshri Rajaram Patil, Vasanti Sadanand Patil, Archana Ramesh Raut, Kiran Kathod Raut, Aashish Madhukar Raut, Manisha Madhukar Raut, Raibai Ganpat Raut, Pandurang Ganpat Raut, Prakash Ganpat Raut, Pramod Ganpat Raut, Sunita Chandrakant Thakare, Pratibha Pratap Patil, Sunita Dashrath Mohpe 189/4
8	190	Private	Agricultural	0.018	Nashik Bandu Raut 190
9	191P	Private	Agricultural	0.001	Lokesh Kaul, Fajal Hak Ibrahim, Fajel Rahimin Ibrahim, Alike Ibrahim, Jarina Ibrahim, Ismal Ibrahim, Abubakar Ibrahim Meman, Farida Juned Meman, Habiba Bano Ibrahim Meman, Henri Abraham Disa 191P
10	25/2	Private	Agricultural	0.0453	Sunita Kisan Raut, Snehal Sanjay Garat, Ajay Kisan Raut, Asmita Sandeep Jadhav, Archana Bhushan Jadhav, Pradhil Pankaj Patil, Amit Kisan Raut 25/2
11	28P	Private	Agricultural	0.0693	Sunita Kisan Raut, Snehal Sanjay Garat, Ajay Kisan Raut, Asmita Sandeep Jadhav, Archana Bhushan Jadhav, Pradhil Pankaj Patil, Amit Kisan Raut, Kamlabai Gangadhar Patil, Revati Manoj Mhatre 28P
12	29/4P	Private	Agricultural	0.066	Kamalabai Gangadhar Patil, Revati Manoj Mahatre 29/4p
13	30/3	Private	Agricultural	0.0086	Revati Manoj Mahatre

					30/3
14	30/5	Private	Agricultural	0.0292	Baban Shiva Manze, Kashinath Shuva Manze 30/5
15	42/2	Private	Agricultural	0.0901	Lokesh Kaul 42/2
	<b>Village: Amane</b>				
16	119/8	Private	Agricultural	0.0075	Bibi Fatima Yusuf Javare, Najim Yusuf Javare, Bibi Mariyam Ambiya Javare, Mairunisa Nisar Bardi, Nasim Kabir Thanval, Saida Said Nachan 119/8
17	124/5	Private	Agricultural	0.0027	Kamlabai Tulashiram Rahate 124/5
18	130/1/2B	Private	Agricultural	0.0085	Balu Dadu Jadhav 130/1/2B
19	130/1A/1	Private	Agricultural	0.043	Balu Dadu Jadhav 130/1A/1
20	130/2	Private	Agricultural	0.0007	Ananta Narayan Dalavi, Raibai Sadhashiv Dalavi, Madhukar Sadhashiv Dalavi, Muktabai Sainath Godhe, Tukaram Sadhashiv Dalavi,, Namdev Sadhashiv Dalavi, Pandurang Sadhashiv Dalavi 130/2
21	131/4	Private	Agricultural	0.0049	Chindhya and Dundya Undrya 131/4
22	132/4	Private	Agricultural	0.0174	Sainath Jayram Dalavi 132/4
23	134/1	Private	Agricultural	0.0374	Chandrakant Kashinath Barshi, G.B. Yamuna Kashinath Barshi, Surykant Kashinath Barshi, Kanta Atmaram Bajage, Shobha Vitthal Gonde, Nirmala Krushna Barshi, Arun Krushna Barshi Indira Ganpat Madhe, Chandrabai Raju Kanade, Janabai Vijay Patil, Sunita Krushna Patil, Vanita Krushna Patil, Meena Krushna Patil 134/1
24	134/2/3	Private	Agricultural	0.002	Bapu Ragho Bashi 134/2/3
25	134/5	Private	Agricultural	0.0457	Soni Lukha Choraghe, Vaman Lukha Choraghe, Nirabai Father Lukha Chorghe Apk Soni Lukha Choraghe, Nagubai Krushana Jadhav 134/5
26	136/2/2P	Private	Agricultural	0.0027	Anubai Rajaram Choudhri, Gangubai Rajaram Choudhari, Chetan Rajaram Choudhari, Nira Rohidas Varghade, Mukta Dinesh Magar, Shela Yogesh Patil, Sapna Sadanand Kene, Sagar Rajaram Choudhri, Hira Sudhar Kene, Shaharoj Imam Javare Minor

					Gradent, Imam Sikandar Javare 136/2/2p
27	137/1	Private	Agricultural	0.002	Gulam Nabi Dadamiya, Mahema Sadika Dadamiya, Samasunisa Dadamiya, Khatun Bibi Dadamiya, Salim Gulam Mustfa Javare, Nashima gulam Mustfa Javare, Motshim Gulam Mustfa, Khairunirsa Ubed Kungale, Nigar Akhalakh Buber, ashifa Gulam Mustfa Javare, Hanifa Gulam Javare 137/1
28	143/1/1	Private	Agricultural	0.1365	Sonubai Pundalik Kene, Sakharam Pundalik Kene, Balaram Pundalik Kene, Vijay Pundalik Kene, Aasha Pundalik Kene, Bebi Pundalik Kene, Usha Pundalik Kene 143/1/1/1
29	143/11	Private	Agricultural	0.0027	Mahendrakumar Dhulchand Jain 143/11
30	143/1P	Private	Agricultural	0.1548	Nagubai Krushna Jadhav, Nirabai Bap Lukha Choranghe, Pushpa Santosh Patil, Suman Vaman Choranghe 143/1P
31	143/2/1	Private	Agricultural	0.0466	Gangaram Gana Joshi, Changuna Sakharam Joshi, Vinayak Sakharam Joshi, Uttam Sakharam Joshi, Kamalabai Madhukar Choudhary, Ashok Sakharam Joshi 143/2/1
32	143/3P	Private	Agricultural	0.2482	Dashratha Ragho Dalavi, Gajanan Laxman Patil, Raghunath Mahadu Kene, Parvati Mahadu Kene, Suman Bhasakar Patil, Pamabai Suresh Mhatre, Bebibai Vasant Basvant 143/3P
33	143/5	Private	Agricultural	0.0347	Nakul Undrya Patil 143/5P
34	143/7	Private	Agricultural	0.1034	Gajanan Daji Patil 143/7
35	144	Private	Agricultural	0.014	Dilip Yashwant Kene, Bharat Yashwant Kene, Sharad Yashwant Kene, Ahamd So, Gulam Mustfa, Ahamad Latif Gulam Mustfa, Nurjahan Bap Gulam Mustfa, Aayasha Bibi Mard Gulam Mustfa, Ladakubai Khandu Kene, Vithabai Gajanan Kene, Barakubai Parshuram Patil, Indubai Chandrakant Choranghe, Yashwant Rama Kene, Tarabai Hari Patil, Yamu Rama Kene, Raghunath Mahadu Kene, Parvati Mahadu Kene, Suman Bhaskar Patil, Pamabai Suresh Mhatre, Bebibai Vasnat Basvant, Sonubai Pundalik Kene, Sakharam Pundalik Kene, Balaram Pundalik

					Kene,Vijay Pundalik Kene,Mira Pundalik Kene,Aasha Pundalik Kene, Bebi Pundalik Kene,Usha Pundalik Kene, Barsunissa Mainudin Javare,Said Mainudin Javare, Shamsira Momin Molavi, Sima Badrudin Khot, Shafik Mainudin Javare,Shabana Mukhtar Bardi, Shabanur Mainudin Javare 144
36	31/2	Private	Agricultural	0.0128	Bhagwanji Narasi Patel 31/2
37	31/5	Private	Agricultural	0.0091	Bhagwanji Narasi Patel 31/5
38	31/8	Private	Agricultural	0.0087	Nirmala Ankush Patil, Kamla Sham Vakade, Nanda Kalidas Velekar, Indu Dravkanath Gayakar, Aasha Gurunath Dhumal, Rangnath Ankush Patil, Manda Gurunath Naik, Laxman Dagadu Patil, Chandrabhaga Madhav Kakade 31/8
39	34/3	Private	Agricultural	0.003	Bhagwanaji Narasi Patel 34/3
40	35	Private	Agricultural	0.0824	Nana Ankush Joshi, Gurunath Ankush Joshi, Vishnu Ankush Joshi, Ram Ankush Joshi 35
41	42/12	Private	Agricultural	0.0118	Bhimabai Gajanan Patil 42/12
42	43/2P	Private	Agricultural	0.0042	Bhagwanji Narasi Patel, Babu Bhau Joshi, Manubai Mahadu Joshi, Bharat Mahadu Joshi, Sharad Mahadu Joshi, Alka Bhalchandra Bagal, Aruna Harichandra Bhoir, Shanta Ajit Mhatre, Janabai Atmaram Joshi, Lalita Ananta Dalvi, Sunil Ankush Fulore, Yogesh Ankusj Fulore, Sulabha Ashok Dalavi, Suvarna Vishnu Shelar, Anil Ankush Fulore 43/2p
43	46/1	Private	Agricultural	0.32	Bhagwanji Narshi Patel 46/1
44	46/2	Private	Agricultural	0.176	Motibai Dattatray Patil, Shadubai Maruti Bajage,Ananta Krishna Patil, Kamlakar Krishna Patil, Prakash Krishna Patil, Balaram Krishna Patil, Ganpat Nakul Patil, Kashinath Nakul Patil, Ananta Nakul Patil, Sadanand Nakul Patil 46/2
45	46/3	Private	Agricultural	0.1647	Bhagwanji Narsi Patel, Sanjivkumar Gaikwad H. U. F Tarfe Sanjivkumar Gaikwad, Mustfa Hashim Rangvala Tarfe Apk Father Hashim Hatim Rangvala, Dev Dilip Rohara, Rima

					Ravi Rohara, Adanan Mustafa Said, Mustafa Shekha Haidarali Indorvala, Prakash M. Mutha H.U.F Tarfe Karta Prakash Mithalal Mutha, Dinesh M. Mutha H.U.F. Tarfe Karta Dineshkumar M. Mutha, Jasvantraj M. Jain H.U.F. Tarfe Karta Jasvantraj Foizamal Jain 46/3
46	48	Private	Agricultural	0.0006	Bibi Fatima Yusuf Javare, Najim Yusuf Javare, Mairunisa Nisar Bardi, Nasima Kabir Thanval, Saida Said Nachan, Bibi Mariyam Anmiya Javare 48
47	49	Private	Agricultural	0.0437	Rajaram Shiva Dalvi 49
48	53/25	Private	Agricultural	0.0063	Hirabai Chintaman Thakare 53/25
49	54/10	Private	Agricultural	0.0456	Pundalik Dattu Joshi 54/10
50	54/11	Private	Agricultural	0.006	Hari Dharma Barshi, Mirabai A Ganpat Joshi, Mangubai A Sitaram Choudhari, Sarabai A Mohan, Anubai Bap Dharma Barshi 54/11
51	56/5	Private	Agricultural	0.0358	Jayram Ganpat Dalavi 56/6
52	56/7	Private	Agricultural	0.0047	Pundalik Ganpat Dalavi, Jayram Ganpat Dalavi, Ramchandra alias Chandrakant Ganpat Dalavi, Suyaj Kaluram Choudhari, Fasubai Balkrushan Dalavi, Uramila Balkrushan Dalavi, Jayesh Balkrushan Dalavi, Mahesh Balkrushan Dalavi, Devidas Balkrushan Dalavi 56/7
53	56/8/3	Private	Agricultural	0.0021	Bhagwanji Narasi Patel 56/8/3
54	57/2	Private	Agricultural	0.0089	Farida Ridwan Kungale 57/2
55	71/1	Private	Agricultural	0.0239	Mahtik A Raheman Javare, Shamim Haji Ahamad, Shehanaj Haji Ahamad, Saida Haji Ahmad, Amina Haji Ahamad, Afroj Haji Ahamad, Saida Babu Haji Ahamad, Shabira Ahamad Kadir Ambilakar, Mukhatar Gulam Rabvanijavare, Rihana Ansar Javare, Kais Ansar Javare, Aliya Ahamad Bhure, Munira Gulam Rabvani Javare, Naima Gulam Rabvani Javare, Gajala Gulam Rabvani Javare, Munir Iqbal Abilkar, Bilal Iqbal Abilkar, Avesh Iqbal Abilkar, Rajani Iqbal Abilkar, Parvej Iqbal Abilkar, Afridi Iqbal Abilkar,

					Najir Gulam Gaus Abilakar, Rijavan Gulamgaus Abilkar, Suraiyya Sharfudin Fanjari, Asmat Abdul Hajim Javare, Asalam Abdul Hamid Javare, Asharaf Abdul Hamid Javare, Aarashad Abdul Hamid Javare, Akalima Abdul Hamid Javare 71/1
56	71/15	Private	Agricultural	0.0098	Hamid A Rahiman Javera, Samim Haji Ahamad, Shainaj Haji Ahamad, Saida Haji Ahmad, Afroj Haji Ahamad, Rakbhind Bibi Ahamad, Shabira Ahamad Kadir Ambilakar, Mukhatar Gulam Rabvanijavare, Rihana Ansar Javare, Kais Ansar Javare, Aliya Ahamad Bhure, Munira Gulam Rabvani Javare, Naima Gulam Rabvani Javare, Gajala Gulam Rabvani Javare, Munir Iqbal Abilkar, Bilal Iqbal Abilkar, Avesh Iqbal Abilkar, Rajani Iqbal Abilkar, Parvej Iqbal Abilkar, Afridi Iqbal Abilkar, Najir Gulam Gaus Abilakar, Rijavan Gulamgaus Abilkar, Suraiyya Sharfudin Fanjari, Asmat Abdul Hajim Javare, Asamal Abdul Hamid Javare, Asharaf Abdul Hamid Javare, Aarashad Abdul Hamid Javare, Akalima Abdul Hamid Javare 71/15
57	71/2A	Private	Agricultural	0.0057	Samad Shekh Dharaliya, Navid Latif Raias, Shakil Latif Raias, Rubina Latif Raias, Heena Rubhan Suse, Rojina Latif Raias, Nafisha Shahanvaj Raias, Aafan Shahanvaj Raias, Anadin Shahanvaj Raias 71/2A
58	71/7	Private	Agricultural	0.0027	Shri. Rakesh Mathuraprasad Agarwal 71/7
59	72/1	Private	Agricultural	0.0017	Farida Ridwan Kungade 72/1
60	72/2	Private	Agricultural	0.0227	Laxmibai Parshuram Bajage, Parvatibai Pandurang Patil, Hirabai Tukaram Paradhi, Gurunath Balu Joshi, Shivaji Balu Joshi 72/2
61	75/5	Private	Agricultural	0.0502	Dhiraj Babu Patil 75/2
62	93/8	Private	Agricultural	0.0163	Namdev Dattatray Joshi 93/8C
63	93/8B	Private	Agricultural	0.0022	Narayan Ganpat Joshi, Harishchandra Dunkar Joshi, Samajuk Balaram Chauraghe 93/8B
<b>Village: Borivali</b>					
64	10/1	Private	Agricultural	0.0012	Janardan Budhaji Thakare, Kashinath

					Budhaji Thakare, Gurunath Budhaji Thakare, Sainath Budhaji Thakare, Kalpna Kashinath Bhoir, Pragati Pandurang Patil, Rakhamabai Budhaji Thakare 10/1
65	11/1	Private	Agricultural	0.0159	Shashikant Bajrang Bhoir, Dashratha Yashwant Bhoir 11/7
66	11/5	Private	Agricultural	0.0507	Janardan Budhaji Thakare, Kashinath Budhaji Thakare, Gurunath Budhaji Thakare, Sainath Budhaji Thakare, Kalpna Kashinath Bhoir, Pragati Pandurang Patil 11/5
67	11/6	Private	Agricultural	0.0285	Baban Zipare Jamdare 11/6
68	13/12	Private	Agricultural	0.0009	Narendra Mangaldas Thakar, Lalitkumar Mangaldas, Ramesh Mangaldas Navin, Kumar Mangaldas, Tarabai Mangaldas Thakar, Gangaram Nathu Jadhav, Dilip Nathu Jadhav Budya Bapu Thakare, Bhagubai Gana Bhamare, Drupadabai Motiram Patil, Tai Rajaram Bhoir 13/12
69	13/16	Private	Agricultural	0.0061	Sumit Developers partner Bhagavanji Narasi Patel, Mohammad Aabid Charoliya, Nahad Mohammad Aabid Charoliya, Vahida Abdulrashid Charoliya Abdul Vahid Gulam Nabi Charoliya, Jubeda Abdul Vahid Charoliya, Lubana Arshad Charoliya, Firoj Ismile Khan, Yusuf Ismile Khan, Nikhil Pradip Kapashikar, Pradip Balkrushan Kapashikar, Miten Girisha Morakhiya, Payal Miten Morakhiya, Paresh Nemachan Pethada, Sangita Paresh Pethad, Dhurva Bhavin Shah, Mansukhalal Meraga Shah, Arashad Abdul Vahid Charoliya, Jubeda Vahid Charoliya, Sufiya Ikabal Ahamad Momin, Ikabal Ahamad Mohamad Yusuf Momin, Rafid Ikabal Ahamad Momin, Ashok Kanji Malade, Nimesh K. Shaha, Binaben Prashant Shaha, Ashafak Ahamad Mohamad Yasin Momin, Sunilkumar Sitram Agarwal, Vasif Said Ahamad Momin, Juraki Sajid A Momin, Bisama Navid Momin, Rubaka Aarif Momin, Vibha Jogdhiyan Gupta, Rama Jogdhiyan Gupta, Kamal Janardan Patil, Raghunath Sitaram Patil, Gita Trilokchand Hotachandani, Trilok Mohandas Hotachandani, Haresh Mohandas Hotachandani, Reshma Vasim

					Ahamad Ansari, Vasim Ahamad M. Husain Ansari, Farhat Shamim Ansari, Shamim Mohammad Husain Ansari, Balkrusha Anant Vitthal Kamat, Sima Balkrushan Kamat 13/16
70	13/4	Private	Agricultural	0.0085	Janardan Budhaji Thakare, Kashinath Budhaji Thakare, Gurunath Budhaji Thakare, Sainath Budhaji Thakare, Kalpna Kashinath Bhoir, Pragati Pandurang Patil, Rakhmabai Budhaji Thakare 13/4
71	13/7	Private	Agricultural	0.0032	Shashikant Bajrang Bhoir, Dashratha Yashwant Bhoir 13/7
72	13/8	Private	Agricultural	0.0052	Suresh Arjundas Bhatiyani 13/8
73	16/3	Private	Agricultural	0.3548	Ajay Narayan Bhoir, Atul Narayan Bhoir, Darpan Praful Maniyar, Ritesh Praful Maniyar, 16/3
74	16/7	Private	Agricultural	0.5819	Ajay Narayan Bhoir, Atul Narayan Bhoir, Darpan Praful Maniyar, Ritesh Praful Maniyar 16/7
75	19	Private	Agricultural	0.07	Dhirajlal Narshinah Patel Amrut Narshinah Patel Kishor Narshinah Patel 19
76	20P	Private	Agricultural	0.5238	Bajaranglal Aar Gupta, Pushpadevi Bajaranglal Gupta, Mukesh Bajaranglal Gupta, Manish Bajarang Gupta, Gitadevi Shyamsundar Gupta, Sumit Shyamsundar Gupta, Sagar Shyamsundar Gupta, Sachin Shyamsundar Gupta, Soniya Ritesh Tulashan, Bajarang Richapal Gupta 20p
77	9/15	Private	Agricultural	0.1543	Krushna Laxman Patil, Valku Laxman Patil, Chandrakant Laxman Patil 9/15
78	9/17	Private	Agricultural	0.0083	Shashikant Bajrang Bhoir, Dashratha Yashwant Bhoir 9/17
	<b>Village: Chinchwali</b>				
79	68/1P	Private	Agricultural	0.0029	Mangan Dattatrya Paril 68/1P
80	68/2P	Private	Agricultural	0.1481	Premnath Balaram Vadolkar, Vijay Shantaram Patil, Motiram Tukaram Patil, Sunil Narayan Patil, Ananta Bandu Patil 68/2P
81	68/4P	Private	Agricultural	0.0571	Premnath Balaram Vadolkar, Vijay



					Shantaram Patil, Motiram Tukaram Patil, Sunil Narayan Patil, Ananta Bandhu Patil 68/4P
82	70P	Private	Agricultural	0.0538	Kanu Govind Patil, Madhukar Laxman Patil, Gurunath Laxman Patil, Balu Shankar Patil, Padman Shankar Patil, Prakash Shankar Patil, Bebi Shankar Patil, Giraja B Shankar Patil, Sundarabai Ananta Bhoir, Govind Ram Patil 70P
83	72/2P	Private	Agricultural	0.5591	Balu Shankar Patil, Padaman Shankar Patil, Prakash Shankar Patil, Bebi Shankar Patil, Girija Bhra . Shankar, Babu Shankar, Prashant Prushottam Patil, Devesh Prushottam Patil, Sumit Prushottam Patil, Shiddhesh Kapil Patil, Pandurang Hari Pattil, Shakharam Govind Patil, Bhaskar Govind Patil, Aappa Govind Patil 72/2P
84	78/P	Private	Agricultural	0.1162	Madhukar Laxman Patil, Pundalik Laxman Patil, Sulochana Kashinath Patil, Sharmila Aravind Bhoir, Pranali Kishor Patil, Mahendra Kashinath Patil, Sandeep Kashinath Patil, Madhukar Laxman Patil, Kashinath Laxman Patil, Pundalik Laxman Patil, Eknath Laxman Patil, Pandharinath Laxman Patil, Gurunath Laxman Patil, Madhukar Laxman Patil Kashinath Laxman Patil, Pundalik Laxman Patil, Eknath Laxman Patil, Pandharinath Laxman Patil, Gurunath Laxman Patil, Paravati Shanakr Thakare, Manjula Krushna korade, Chandrabhaga Laxman Patil, Madhukar Lakshman Patil, Kashinath Laxman Patil, Pundalik Laxman Patil, Eknath Laxman Patil, Pandharinath Laxman Patil, Gurunath Laxman Patil, Hari Ram Patil 78p
85	86/2	Private	Agricultural	0.002	Sudam Babu Tare, Vasant Babu Tare, Gourubai Kathod, Jani Vishnu Patil, Thaku Babu Tare, Bai Shankar Kene, Yamuna Udrya Tare, Laxmi Bhiva Tare, Sharda Babu Tare, Shoba Tare Tare, Sakhu Savlaram Patil, Savlaram Bhiva Tare, Sitabai Babu Dalvi, Shitaram Bhiva Tare, Hari bhiva Tare, Janardan Babu Tare, kalya Babu Tare, Vilas Babu Tare, Laxman Krushna Tare, Jayshri Balaram Gayakar, Babita Ravindra Lasane, Mangesh Krushna Tare, Anita Santosh Patil 86/2

86	9P	Private	Agricultural	1.209	Hari Bhiva Tare, Shitaram Bhiva Tare, Savlaram Bhiva Tare, Krushna Babu Tare, Janaradan Babu Tare, kalya Babu Tare, Vilas Babu Tare, Janabai Bhra. Vishnu Patil, Sharada Bap Babu Tare, Gourubai Bhra. Kathod, Shoba Bap Bapu Tare, Laxmibai Bhra. Bhiva Tare, Thakubai Bhra. Bapu Tare, Yamunabai Bhra. Bhra. Undharya Tare, Bhai Bhra. Shankar Kene, Sakhubai Savlaram Patil, Shitabai Bhra . Balu Dalvi, Sudam Babu Tare, Pramila Vasant Tare, Sunita Vasant Tare 9p
<b>Village: Ghotgaon</b>					
87	108/1	Private	Agricultural	0.011	Shubhangi Jagannath Patil, Tanuja Jagannath Patil, Roshan Jagannath Patil, Nikita Jagannath Patil 108/1
88	108/10	Private	Agricultural	0.1636	Government Maharashtra Forest etc. Baliram Babu Patil 108/10
89	108/11	Private	Agricultural	0.326	Government Maharashtra Forest, Lodya Babu Patil 108/11
90	108/12	Private	Agricultural	0.0075	Government Maharashtra Forest, Pandurang Shiva Patil, Vitthal Shiva Patil 108/12
91	108/2/1	Private	Agricultural	0.2739	Shudhakar Vitthal Patil 108/2/1
92	108/5P	Private	Agricultural	0.0261	Shubhangi Jagannath Patil, Tanuja Jagannath Patil, Roshan Jagannath Patil, Nikita Jagannath Patil 108/5P
93	108/5P	Private	Agricultural	0.0948	Bhagwan Dattatreya Patil 108/5P
94	108/7	Private	Agricultural	0.0925	Government Maharashtra Forest etc. Pramila Gurunath Dinkar, Tanuja Tulashiram Patil, Sharad Krushna Patil, Madukar Shankar Patil, Ashmita Laxman Panve, Pranali Laxman Panve, Vipul Laxman Panve, Vipul Laxman Panve, Bhimabai Laxman Panve, Sudam Laxman Panve, Ramchandra Krushna Patil, Shobha Navshu Lathe, Ladakubai Jagannath Patil, Thakubai Padaman Patil, Janabai Pandurang Patil, Lakshna Laxman Patil, Shamli Laxman Panve, Vrushali Laxman Panve 108/7
95	108/8	Private	Agricultural	0.1613	Government Maharashtra Forest etc. Pramila Gurunath Dinkar, Tanuja

					Tulashiram Patil, Sharad Krushna Patil, Madukar Shankar Patil, Ashmita Laxman Panve, Pranali Laxman Panve, Vipul Laxman Panve, Vipul Laxman Panve, Bhimabai Laxman Panve, Sudam Laxman Panve, Ramchandra Krushna Patil, Shobha Navshu Lathe, Ladakubai Jagannath Patil, Thakubai Padaman Patil, Janabai Pandurang Patil, Lakshna Laxman Patil, Shamli Laxman Panve, Vrushali Laxman Panve 108/8
96	108/9	Private	Agricultural	0.1847	Government Maharashtra Forest etc. Pramila Gurunath Dinkar, Tanuja Tulashiram Patil, Sharad Krushna Patil, Madukar Shankar Patil, Ashmita Laxman Panve, Pranali Laxman Panve, Vipul Laxman Panve, Vipul Laxman Panve, Bhimabai Laxman Panve, Sudam Laxman Panve, Ramchandra Krushna Patil, Shobha Navshu Lathe, Ladakubai Jagannath Patil, Thakubai Padaman Patil, Janabai Pandurang Patil, Lakshna Laxman Patil, Shamli Laxman Panve, Vrushali Laxman Panve 108/9
97	109p	Private	Agricultural	0.0738	Sen Josef Murzhelo, Pamela Josef Murzhelo 109p
98	111	Private	Agricultural	0.0122	Damodar Mahadu Patil 111
99	112P	Private	Agricultural	0.9071	Pandurang Vitthal Patil, Vitthal Shiva Patil, Maharashtra Government Forest, Gurunath Chango Patil, Vanita Raghunath Patil, Sakharan Raghunath Patil, Kamalakar Raghunath Patil, Sanjay Raghunath Patil, Jitendra Raghunath Patil, Hira Harishchandra Patil, Anjani Ganpat Patil, Manohar Ganpat Patil, Bhanu Bhara . Dipak Patil, Chitra Bhara . Bhagawan Bhoir, Gunji Dashrath Patil, Gulab Eknath Patil, Lil Baban Patil, Nirmala Ananta Patil, Promod Ladaku Patil, Vijya Ramesh Pashte, Sugandha Sunil Patil, Indra Ladaku Patil, Gopal Bhau Patil, Gurunath Chango Patil, Jagannath Chango Patil, Manjula Dharma Patil, Sangita Balu Patil, Nalini Namdev Patil, Gunvanti Raghunath Gharat, Dipali Dinesh Thakare, Sandesh Balu Patil, Ankush Ganpat Patil, Kalpna Kamalakar Sawant, Nayana Narottam Patil, Prabhakar Ganpat Patil, Narmada Dashrath Patil, Madukar Dashrath

					Patil, Dipak Dashrath Patil, Sachin Dashrath Patil, Pratibha Prashuram Jadhav, Yamuna Govind Panve, Sugandha Sudhakar Panve, Pranali Sudhakar Panve, Suresh Govind Panve, Bebi Babu Patil 112P
100	136P	Private	Agricultural	0.8467	Nikita Nandkumar Gujare, Indumati Sitaram Pathari, Pramod Sitaram Pathari, Vaishali Madhukar Hardas, Harichandra Sitaram Pathari 136P
101	20P	Private	Agricultural	0.0838	Ramchandra Bendu Patil, Gajanan Trimbak Patil, Ladaku Keshav Vaghare, Mahadev Keshav Vaghare, Narayan Keshav Vaghare, Darashana Dattatrey Patil, Prabhavati Pandurang Patil, Laxmi Ramchandra Patil, Kanchan Keshav Patil, Chhabildas Ramchandra Patil, Bhakti Bhuvaneshwar Raul, Manoj Ramchandra Patil, Varsha Viakas Patil, Vinaya Vijay Patil, Kathod Bhau Patil 20P
102	22	Private	Agricultural	0.0677	Darshana Dattatray Patil, Narayan Keshav Vaghare, Prabhavati Pandurang Patil, Mahadev Keshav Vaghare, Ladaku Keshav Vaghare, 22
103	25 P	Private	Agricultural	0.3488	Kashinath Javlya Thapad, Narayan Kanu Patil, Jani Jethaya Thakare, Rakhamabai Ganpat Thakare, Sevanti Ladaku Davare, Sankar Ladaku Davare, Jayram Ladaku Davare, Yamu Sadu Khevara, Vandana Vishnu Davare, Sangita Ashok Gavari, Kavita Vishnu Davare, Rajan Vishnu Davare, Raghunath Nago Patil, Gangabai Gopal Bhogade, Ratnya Gopal Bhogade, Sadu Gopal Bhogade, Tulsi Janya Donde, Janabai Suresh Rayat, Vitthal Narayan Choudari 25P
104	26P	Private	Agricultural	0.0231	Raghunath Nago Patil, Ashok Tukaram Patil, Fulavanti Tukaram Patil, Radhika Krushna Bhoir, Sharad Tukaram Patil, Anjani Balu Patil, Raju Balu Patil, Rohini Balu Patil, Darshna Dayanand Patil, Rupam Dayanand Patil, Pranit Dayanand Patil, Ramu Ganapat Bhogade, Naresh Ganapat Bhogade, Janya Ganapat Bhogade, Rakhamabai Ganpat Bhogade, Surekha Bhagawan Gavali, Deu Janu Bhogade 26p

105	27P	Private	Agricultural	0.0867	Kakadya Rupaji Bhogade, Chintaman Rupaji Bhogade, Ashok Rupaji Bhogade, Sajjan Rupaji Bhogade, Radhika Kisan Bhuyal, Tai Ashok Dode, Shevu Kanha Kanap, Navasha Janu Bhogade 27
106	28P	Private	Agricultural	0.0798	Jayvant Dattatreya Pathari, Vashim Siraj Bobade, Ladkya Ramaji Thakare, Devaki Ramaji Thakare, Damodar Baraku Gahala, Chandrakant Rajya Vartha, Nathu Barku Gahala, Damodar Barku Gahala, Bharku Khatya Gahala 28P
107	29	Private	Agricultural	0.0228	Chintaman Dattatreya Pathari 29
108	31P	Private	Agricultural	0.034	Chintaman Dattatreya Pathari 31
109	32	Private	Agricultural	0.0043	Gurunath Baraku Gahala 32
110	35P	Private	Agricultural	0.008	Vishal Sanatan Patil, Avinash Baburav Dighaskar, Gurunath Baraku Gahala 35p
111	37P	Private	Agricultural	0.0681	Subhash Sitaram Pathare, Harichandra Sitaram Pathare, Shantarm Mahadu Bhogade, Sukarya Mahadu Bhogade, Ramesh Gajanan Pathari, Suresh Gajanan Pathari, Kakadya Rupaji Bhogade, Chintaman Rupaji Bhogade, Ashok Rupaji Bhogade, Sajjan Rupaji Bhogade, Radhika Kisan Bhuyal, Tai Ashok Dode, Shevu Kanha Kanap 37P
112	40P	Private	Agricultural	0.1542	Mohanish Harishchandra Pathari, Subhash Sitaram Pathari, Anupama Arun Angre, Vaishali Madhukar Hardas, Harichandra Sitaram Pathari 40P
113	44	Private	Agricultural	0.2732	Surekha Vinod Pathari, Shurti Vinod Pathari, Samradni Vinod Pathari, Ziparu Ladakya Vanaga, Raghunath Ladakya Vanaga, Patalibai Ladakya Vanaga, Nama Kakadya Vanaga, Mali Ladakya Vanaga, Bhima Jayram, Gulab Kakadya Vanaga, Anu Kakadya Vanaga, Suman Kakadya Vanaga, Renu Kakadya Vanaga, Raghu Ladakya Vanaga 44
114	73P	Private	Agricultural	0.0613	Jayavanti Krushna Patil, Bharat Krushna Patil, Vishal Krushan Patil, Radhika Gauru Patil, Shevanti Gajanan Patil, Jayavanti Mangal

					Patil, Suvarna Sitaram Patil, Aruna Ankush Patil, Manda Nashik Patil, Gurunath Nashik Patil, Kavita Ananata Pashte, Daulat Bendu Patil, Ramchandra Bendu Patil 73p
115	75/1P	Private	Agricultural	0.5401	Jayavanti Krushna Patil, Bharat Krushna Patil, Vishal Krushan Patil, Radhika Gauru Patil, Shevanti Gajanan Patil, Jayavanti Mangal Patil, Suvarna Sitaram Patil, Aruna Ankush Patil, Manda Nashik Patil, Gurunath Nashik Patil, Kavita Ananata Pashte 75/1P
116	76	Private	Agricultural	0.0112	Jayavanti Krushna Patil, Bharat Krushna Patil, Vishal Krushan Patil, Radhika Gauru Patil, Shevanti Gajanan Patil, Jayavanti Mangal Patil, Suvarna Sitaram Patil, Aruna Ankush Patil, Manda Nashik Patil, Gurunath Nashik Patil, Kavita Ananata Pashte 76
117	8	Private	Agricultural	0.2178	Ladaku Dattatrey Shelar, Savita Namdeav Patil, Yesu kanhu Patil, Sakuntala Harishchandr Patil, Manisha Kondu Patil, Sunanda Dudaji Patil, Pradip Dudaji Patil, Kruna Dudaji Patil, Pramod Dudaji Patil, Naranyan Namdev Patil, Kishan Namdev Patil, Sanjivini Sandip Patil, Bhargavi Sandip Patil, Sanskar Sandip Patil, Sindu Namdev Patil, Chiu Namdev patil, Shobha Namdev Patil, Laxmi Ramchandra Patil, Kanchan Keshav Patil, Chabildas Ramchandra Patil, Bhakati Bhuvneshwar Raul, Manoj Ramchandra Patil, Varsha Vikas Patil, Vinya Vijay Patil, Laxman Nagho Patil, Sarita Laxman Patil, Lina Laxman Patil, Manali Laxman Patil 8
118	80	Private	Agricultural	0.1981	Jayvanti Krushna Patil, Bharat Krushna Patil, Vishal Krushna Patil, Radhika Gouru Patil, Shevanti Gajanan Patil, Jayvanti Mangal Patil, Suvarna Sitaram Patil, Aruna Ankush Patil, Manda Nashik Patil, Gurunath Nashik Patil, Kavita Anant Pashte, Ankush Ganpat Patil, Kalpana Kamlakar Sawant, Nayna Narottam Patil, Pabhakar Ganpat Patil, Savita Sadanand Jadhav, Atmaram Mahadu Patil, Damodar Mahadu Patil 80
119	86/1P	Private	Agricultural	0.4905	Yamunabai Govind Panave, Sungadha Sudhakar Panave, Pranali

					Sudhakar Panave, Suresh Govind Panave, Bebi Babu Patil, Ragho Aaba Patil, Ashok Tukaram Patil, Fulavanti Tukaram Patil, Radhika Tukaram Patil, Sharad Tukaram Patil, Anjani Balu Patil, Raju Balu Patil, Rohini Balu Patil, Darshana Dayanand Patil, Pranit Dayanand Patil, Rupesh Dayanand Patil, Lodu Babu Thakare, Vanita Raghunath Patil, Sakharam Raghunath Patil, Kamlakar Raghunath Patil, Sanjay Raghunath Patil, Jitendra Raghunath Patil, Hira Harishchandra Patil, Promod Ladku Patil, Vijya Ramesh Pashte, Sugghanda Sunil Thakare, Indra Ladku Patil, Anjani Ganpat Patil, Manhor Ganpat Patil, Bhanu Bhra . Dipak Patil, Chitra Bhra. Bhagwan Bhoir, Yashwanti Hari Patil, Balkrishn Hari Patil, Bhagi Ganpat Bhoir, Gunji Dashrath Patil, Lili Baban Patil, Nirmala Ananta Patil, Ladku Dattarey Shelar, Savita Namdev Patil, Yesu Kanhu Patil, Shakuntala Harishchandra Patil, Manisha Kondu Patil, Karuna Dudaji Patil, Kisan Namdev Patil, Narayan Namdev Patil, Pradip Dudaji Patil, Bhargavi Sandip Patil, Shobha Sandip Patil, Sanjivani Sandip Patil, Sansakar Sandip Sandip, Shindu Sandip Patil, Sundha Dudaji Patil, Shevntibai Tribak Patil, Gajanan Trimbak Patil, Laxman Trimbak Patil, Pradip Trimbak Patil, Sanjay Trimbak Patil, Uttam Trimbak Patil, Vandana Kanha Patil, Kirti Kanta Patil, Ramchandra Balu Patil, Sulochana Kashinath Patil, Ranjana Madukar Thakare 86/1P
120	87	Private	Agricultural	0.0367	Gangabai Valaku Pashate, Yamuna Govind Panave, Sugandha Sudhakar Panave, Pranali Sudhakar Panave, Suresh Govind Panave, Beby Babu Patil 87
121	89/1	Private	Agricultural	0.1	Padman Hasha Patil 89/1
122	89/4	Private	Agricultural	0.0612	Rupesh Raghunath Patil 89/4
<b>Village: Kasabe Dugad</b>					
123	100/5	Private	Agricultural	0.0662	Gajanan Sankar Patil 100/5
124	100/9	Private	Agricultural	0.1082	Gajanan Shankar Patil 100/9
125	100P	Private	Agricultural	0.0504	Gajanan Sankar Patil, Ramakant Manik Gulvi, Kishor Manik Gulvi,

					Jagadish Manik Gulvi, Ravindra Harishchandra Patil, Sadashiv Dattatrey Patil, Geeta Ram Nimshe, Devidas Aatmaram Patil, Shivaji Aatmaram Patil 100p
126	101	Private	Agricultural	0.011	Devidas Aatmaram Patil 101
127	114/A/2	Private	Agricultural	0.0813	Sambhaji Aatmaram Patil 114/A/2
128	118/2P	Private	Agricultural	0.002	Sadashiv Dattatrey Patil, Kishor Harichandra Patil 118/2P
129	118/5B/1/2	Private	Agricultural	0.069	Sainath Kondu Patil 118/5B/1/2
130	119/1	Private	Agricultural	0.0742	Anusaya Gopal Sapat, Shankar Gurunath Sapat, Sainath Gopal Sapat, Parvati Shankar Sakare, Jaya Krushna Gore, Beby Gopal Sapat, Gulab Gurunath Sapat, Changanubai Gurunath Sapat, Bhagubai Trinbak Bhoir, Venubai Mard Mukund Patil, Seetabai Ramchnadra Sapat, Ganesh Ramchandra Sapat, Geeta Keshav Gharat, Bhagavati Pratap Pathare, Renuka Vaman Pavar, Pramila Sanjay Gavadi, Santoshi Rajesh Gole 119/1
131	119/3/A	Private	Agricultural	0.1009	Kishor Harishchandra Patil 119/3A
132	119/4	Private	Agricultural	0.0832	Gajanan Sankar Patil 119/4
133	123/E	Private	Agricultural	0.1006	Eknath Kashinath Patil 123E
134	35/1P	Private	Agricultural	0.0053	Hiraman Nago Patil, Gopika Nagho Patil 35/1P
135	95P	Private	Agricultural	3.7574	Forest, Revenue Department Maharashtra State Gavthan, Thakubai Damodar Patil, Savita Sankar Lakade, Yamunabai Narayan Patil, Sambhaji Aatmaram Patil, Shivaji Aatmaram Patil, Urmila Aatmaram Patil, Damyanti Aatram Patil, Laxmibai Aatmaram Patil, Sulochana Halya Patil, Potya Ragho Katkari, Ganga Babu Bhoir, Gomi Shiva katkari (Paradhi) 95P
<b>Village: Khandape</b>					
136	1/2	Private	Agricultural	0.0043	Gajanan Balu Patil 1/2
137	14/2	Private	Agricultural	0.0081	Hari Bhiva Tare, Savalaram Bhiva Tare, Janabai Bhiva Tare, Laxmibai Bhiva Tare, Suman Sitaram Tare,



					Ganesh Sitaram Tare, Astik Sitaram Tare, Kavita Snjay Gayakawad, Geeta Sitaram Tare, Pushpa Sitaram Tare 14/2
138	14/3	Private	Agricultural	0.0111	Maruti Krishna Patil 14/3
139	35/1P	Private	Agricultural	0.0053	Santosh Hendrya Patil, Janabai Kaka Patil, Shevantibai Kashinath Bhoir, Mainabai Rajaram Patil, Ravindra Rajaram Patil, Datta Rajaram Patil, Vanita Manohar Patil, Baliram Ramu Patil, Fashubai Shripat Pardhi, Aanubai Laxman Shelar, Lakhubai Maruti Tare, Dinesh Parshuram Patil, Indirabai Shripat Mahtre, Manisha Magan Patil, Avinash Magan Patil, Archana Magan Patil 35/1P
140	36/1	Private	Agricultural	0.0361	Ananta Shankar Patil, Parvati Shankar Patil, Mainabai Karasan Patil, Sandesh Karasan Patil, Dasharath Karasan Patil, Meenabai Karasan Patil, Suman Karasan Patil, Fasubai Karasan Patil, Sunita Ashok Gulavi, Bhagibai Rajaram Patil, Raghunath Rajaram Patil, Balaram Rajaram Patil, Dwarkanath Rajaram Patil, Savita Rajaram Patil Nagubai Ragho Bhoir 36/1
141	39/1	Private	Agricultural	0.0388	Indumati Bap Undrya Patil, Ganpat Khandu Patil, Baban Khandu Patil, Haushi Maruti Bhoir, Taibai Khandu Patil, Balkrushna Jagan Patil, Gita Hanuman Madhavi, Vandana Laxman Gaikar, Sunita Baraku Bhoir 39/1
142	40/1/1	Private	Agricultural	0.0169	Govinda Narayan Patil, Dhani Narayan Patil, Chandar Pandurang Patil, Charapat Pandurang Patil, Lahudas Pandurang Patil, Pundalik Pandurang Patil, Shashikant Pandurang Patil, Vanita Pandhari Bhoir, Barakubai Pandurang Patil, Godubai Vinayal Patil, Ramdas VinayaK Patil, Ankush Vinayak Patil, Aashabai Subhash Bhoir, Kalubai Aknath Mhatre Sarubai Bhiva Tare, Jani B Dattu Patil 40/1/1
143	40/2	Private	Agricultural	0.0207	Indumati Undrya Patil, Ganpat Khandu Patil, Baban Khandu Patil, Hausi Maruti Bhoir, Taibai Khandu Patil, Balkrushna Jagan Patil, Gita Hanuman Madhavi, Vandana Laxman Gaikar, Sunita Baraku Bhoir 40/2

144	41/3A+2B	Private	Agricultural	0.0465	Motiram Kalu Patil, Gangaram Valkya Patil, Vishanu Valkya Patil, Sainath Valkya Patil, Surekha Rohidas Raut, Layabai Soham Choraghe, Sugandha Chandrakant Patil, Shantabai Valkya Patil, Shashikant Motiram Patil, Vishwas Motiram Patil, Yogita Vijay Patil, Himanshi Vijay Patil Minor Guardian of Mother Yogita Vijay Patil, Narendra Motiram Patil, Manda Naresh Patil, Kunda Mangaldas Mukadam 41/3A+2B
145	41/5	Private	Agricultural	0.0067	Indumati Undrya Patil, Ganpat Khandu Patil, Baban Khandu Patil, Hausi Maruti Bhoir, Taibai Khandu Patil, Balkrushna Jagan Patil, Gita Hanuman Madhavi, Vandana Laxman Gaikar, Sunita Baraku Bhoir 41/5
146	44/6	Private	Agricultural	0.0453	Gangaram Valaku Patil, Vishnu Valaku Patil, Sainath Valaku Patil, Shanti Bhr Valaku Patil, Sugandha Valaku Patil, Surekha Valaku Patil, Tara Bhr Ramesh Choragha 44/6
147	48/1	Private	Agricultural	0.0007	Krushana Babu Tare, Sudam Babu Tare, Janardan Babu Tare, Kalya Babu Tare, Vilas Babu Tare, Sharada Babu Tare, Shobha Babu Tare, Thakubai Babu Tare, Pramila Vasant Tare, Sunita Vasant Tare 48/1
148	48/3/2	Private	Agricultural	0.1023	Barakibai B Babu Gulavi Babubai B Lahu Kalas Bhimabai Babu Shelar Sundaribai Dadu Mhatre 48/3/2
149	48/4P	Private	Agricultural	0.001	Hari Bhiva Tare, Savlaram Bhiva Tare, Janabai Bhiva Tare, Laxmi Bhiva Tare, Suman Sitaram Tare, Ganesh Sitaram Tare, Aastik Sitaram Tare, Kavita Sanjay Gaikwad, Gita Sitaram Tare, Pushpa Sitaram Tare, Namdev Dundya Dhule 48/4P
150	49/1	Private	Agricultural	0.0931	Shashikant Motiram Patil, Vishwas Motiram Patil, Yogita Vijay Patil, Himanshi Vijay Patil Minor Guardian of Mother Yogita Vijay Patil, Narendra Motiram Patil, Manda Naresh Patil, Kunda Mangaldas Mukadam 49/1
151	49/2	Private	Agricultural	0.0066	Yashwant Kathod Patil, Champubai Dagadu Patil, Subhash Dagadu Patil, Vandana Baliram Patil, Gangubai Ragho Bajage, Chandrakant Gopal

					Bhoir 49/2
152	49/5	Private	Agricultural	0.0576	Sarubai Bhiva Tare, Govind Narayan Patil, Janibai Dattu Patil, Dhani Narayan Patil, Vanita Pandari Bhoir, Charpat Pandurang Patil, Chandar Pandurang Patil, Shashikant Pandurang Patil, Pundlik Pandurang Patil, Barkubai Pandurang Patil, Lahudas Pandurang Patil, Ramdas Vinayak Patil, Gondubai Vinayak Patil, Ankush Vinayak Patil, Aashabai Subhas Bhoir, Kalubai Eknath Mahatre 49/5
153	53/1	Private	Agricultural	0.0421	Lahu Kathod Patil 53/1
154	53/4P	Private	Agricultural	0.0446	Vasant Krushna Patil, Maruti Krushna Patil, Ganpat Krushna Patil, Sudam Krushna Patil, Manjulabai Shantaram Dongare, Changuna Dattu Patil, Avinash Dattu Patil, Vimal Ramdas Patil, Mahesh Ramdas Patil, Jayesh Ramdas Patil, Rajani Vijay Gaikwad, Sushma Ananta Mhatre, Vishwnath Dattu Patil, Eknath Dattu Patil, Pandit Dattu Patil, Naresh Dattu Patil, Sunita Dilip Mukadam, Darshna Vilas Chorage, Nilesh Pandhrinath Chorage, Dhiraj Pandhrinath Chorage, Aadesh Pandhrinath Chorage, Gulab Vaman Patil, Manohar Vaman Patil, Sharada Shalika Pawar, Jyoti Santosh Garat, Kashinatha Krushna Patil, Balaram Krushna Patil, Vijay Krushna Patil, Vishwas Krushna Patil, Aanata Krushna Patil, Mirabai Vishwanatha Maghe, Hirabai Bhau Kasar, Pundalik Kathod Patil, Sainath Kathod Patil, Chandrakant Kathod Patil, Vilas Kathod Patil, Aanjana Balaram Patil, Narayan Laxman Patil, Sita B Laxman Patil, Manohar Arjun Patil, Chandrabhaga Namdev Mhatre, Kashi B Ladku, Parvati Nathu Dalavi, Ankush Arjun Patil, Madhav Arjun Patil, Vinayak Arjun Patil, Balbhim Arjun Patil, Shulabha Arjun Patil, Barkubai Arjun Patil, Sakunbai Vinayak Bajage, Pandav Arjun Patil 53/4P
155	54P	Private	Agricultural	0.2778	Pandurang Undrya Bhoir, Santibai Undarya Bhoir, Manjulabai Ganpat Bhoir, Janabai Ramchandra Gaikwad, Kashibai Narayan Valanj, Bharkibai Balu jadhav, Yamunabai Kamlakar Bhoir, Suresh Sukrya Valanj, Jagan Sukrya Valanj, Vithabai Mangaldas Bhoir, Sandanand Mangaldas Bhoir,

					<p>Mina Ramesh Gawali, Sanjay Mangaldas Bhoir, Sandip Mangaldas Bhoir, Satish Balaram Bhoir, Sujata Vijay Valanj, Lakhubai Maruti Tare, Fasubai Shreepat Paradhi, Baliram Ramu Patil, Anubai Laxman Shelar, Indirabai Shreepat Mahatre, Dinesh Parshuram Patil, Archana Magan Patil, Avinash Magan Patil, Manisha Magan Patil, Mahadev Balkrishna Tamhne, Ganapt Krushna Patil, Maruti Krushna Patil, Manjulabai Shantaram Dongare, Vasant Krushna Patil, Sudam Krushna Patil, Ananta Krushna Patil, Avinash Dattu Patil, Aadesh Pandarinath Chorghe, Eknath Dattu Patil, Kashinath Krushna Patil, Gulab Vaman Patil, Changuna Dattu Patil, Jayesh Ramdas Patil, Jyoti Santosh Gharat, Darshana Vilas Chorge, Dhiraj Pandrinath Chorghe, Naresh Dattu Patil, Nirabai Vishwnath Maghe, Nilesh Pandrinath Chorghe, Pandit Dattu Patil, Balaram Krushna Patil, Manohar Vaman Patil, Mahesh Ramdas Patil, Rajani Vijay Gaikwad, Vijay Krushna Patil, Vimal Ramdas Patil, Vishwnath Dattu Patil, Vishwas Krushna Patil, Sharada Salik Pawar, Sunita Dilip Mukadam, Shushama Ananta Mahatre, Hirabai Bhau Kasar</p> <p>54p</p>
	<b>Village: Kiravali</b>				
156	11/2P	Private	Agricultural	0.0349	<p>Pandharinath Namdev Bajage, Baban Namdev Bajage, Shantibai Pundalik, Chandrabai Pilla, Yashubai Motiram, Bhanubai Maruti, Parvatibai Namdev, Sitabai Namdev Bajage</p> <p>11/2P</p>
157	14/1P	Private	Agricultural	0.1829	<p>Vilas Thakursing Patil</p> <p>14/1P</p>
158	23/4	Private	Agricultural	0.004	<p>Dinakar Chandrakant Bajage</p> <p>23/4</p>
159	23/6	Private	Agricultural	0.013	<p>Vishnu Shantaram Bajage, Shantabai Shantaram, Jayram Shantaram, Dhanaji Shantaram, Yeshubai Sakharam Mali, Anubai Vaman Bhoir, Gangubai Suresh Dingare, Durgabai Shantaram, Nirmala Shantaram, Kundabai Shantaram</p> <p>23/6</p>
160	27/5	Private	Agricultural	0.0121	<p>Baliram Shivaram Bajage, Fakir Shivaram Bajage, Dasharath Shivaram Bajage, Kashinath Shivaram Bajage, Nanda Balaram Mali, Gulab Atmaram Bhangare, Anubai Shivaram Bajage, Bandubai</p>

					Shivaram Bajage, Sakharam Sambhu Bajage and other, Bhagya Mungalya Gharat, Ramu Mungalya Gharat, Ananta Mungalya Gharat, Shevu Gajanan, Girajabai Hari 27/5P
161	28P	Private	Agricultural	0.038	Mohan Nago Bhandari, Manohar Nago Bhandari 28p
162	36P	Private	Agricultural	0.5786	Dundya Halya Gharat, Dropadi Dattu Gharat VA . 3, Bhaskar Gopal Bajage, Vasant Zipru Bajage, Pandrinath Namdev Bajage, Kundlik Rama Bajage, Dundya Douropadibai Dattu Gharat, Janabai Dhashrath, Anjana Dattu Gharat, Naklya Nau, Devkabai Yashwant Tare, Manohar Nagho Bhandari, Mohan Nagho Bhandari, Yashodabai Baban Naik 36p
163	5P	Private	Agricultural	1.7312	Jagdish Kanhu Bajage, Jayesh Kanhu Bajage, Hirabhai Arjun Bajage, Vishnu Shantaram Bajage, Shantabai Shantaram bajage, Jayram Shantaram Bajage, Danaji Shantaram Bajage, Anubai Vaman Bhoir, Gangubai Suresh Dingore, Durgabai Shantaram, Nirmala Shantaram, Kundabai Shantaram 5P
164	9/1/1P	Private	Agricultural	0.074	Shantaram Shiva Patil, Mamta Sharad Gupta, Javaharlal Brijlal Gupta 9/1/1P
165	9/2	Private	Agricultural	0.023	Kanu Gajanan Bajage, Mumbai Mahanagar Palika 9/2P
<b>Village: Kukase</b>					
166	39/10A	Private	Agriculture	0.0675	Ramesh Chatrapati Patil, Sujal Sushant Patil, Parth Sushant Patil, Manisha Sushant Patil 39/10A
167	39/10B	Private	Agricultural	0.0113	Ramesh Chatrapati Patil, Sujal Sushant Patil, Parth Sushant Patil, Manisha Sushant Patil 39/10B
168	39/11	Private	Agricultural	0.007	Sushila Sitaram Kale, Shridhar Vasude Punase, Gajanan Vasudev Punase, Pandurang Vasudev Punase, Kamalakar Vasudev Punase, Kasubai Bhra . Laxman, Babubai Bhra, Kana, Shanta Bhra Namdev, Shantaram Arjun Patil, Vishnu Arjun Patil, Dropadi Arjun Patil, Pandarinath Tukaram Patil, Dhondur Tukaram Patil, Dnyaneshvar Tukaram Patil, Haribhau Tukaram Patil, Kamlabai

					Tukaram Patil, Changunabai Tukaram Patil Tukaram Sadashiv Dalvi, Bhagavan Ramkrishna Patil, Eknath Ramkrishna Patil, Namdev Ramkrishna Patil, Muktabai Ramkrishna Patil, Sugandha Tukaram Dalvi, Gangabai Ramkrishna Patil, Tukaram Udrya, Dhanshree Ramkrishna Patil, Jayshree Ramkrishna Patil 39/11
169	39/3	Private	Agricultural	0.1708	Tukaram Dunda Patil 39/3
170	39/4	Private	Agricultural	0.0166	Naklya Padya, Kashinath Padya, Krushna Ganpat Patil, Kacharu Ganpat Patil 39/5
171	39/5	Private	Agricultural	0.0537	Somnath Gajanan Patil, Gurunath Gajanan Patil, Shailu Dinkar Patil, Bhagubai Gajanan Patil 39/5
172	39/7A	Private	Agricultural	0.045	Dama Bhiva Patil, Sukrya Bhiva Patil, Gangi A. Bhiva Patil, Tulasabai Ladaku Patil, Pandurang Ladaku Patil, Nagubai Sudam Patil, Balaram Ladaku Patil, Sitabai Rama Patil, Sumitra Chagan Bhagat, Ramesh Rama Patil, Dilip Rama Patil 39/7A
173	39/7B	Private	Agricultural	0.0075	Laxman Dagdu Patil, Savitribai Vaman Patil, Chandrabhaga Mahadu Kakde, Nirmala Ankush Patil, Kamla Shyam Vakade, Nanda Kalidash Vehalekar, Indu Dwarkanath Gaykar, Aasha Gurunath Dhumal, Rangnath Ankush Patil, Manda Gurunath Naik 39/7B
174	39/8	Private	Agricultural	0.0179	Naklya Padya, Kashinath Padya, Krushna Ganpat Patil, Kacharu Ganpat Patil 39/8
175	39/9A	Private	Agricultural	0.061	Dama Bhiva Patil, Sukrya Bhiva Patil, Gangi Aa. Bhiva patil, Tulsabai Ladku Patil, Pandurang Ladku patil, Nagubai Sudam Patil, Balaram Ladku Patil, Sitabai Rama patil, Sumitra Chagan Patil, Ramesh Rama Patil, Dilip Rama Patil 39/9A
176	39/9B	Private	Agricultural	0.0063	Laxman Dagadu Patil, Savitribai Vaman Patil, Chandrabhaga Mahadu Kakade, Nirmala Ankush Patil, Kamla Shyam Vakade, Nanda Kalidas Vehalekar, Indu Dwarkanath Gayakar, Aasha Gurunath Dhumal, Rangnath Ankush Patil, Manda Gurunath Naik

					39/9B
177	41/3	Private	Agricultural	0.0661	Kusabai Bhr. Laxman Patil, Babubai Bhr. Kana Shelar, Shantabai Bhr. Namdev Paradhi, Shantaram Arjun Patil, Vishnu Arjun Patil, Droupadi Arjun Patil, Pandharinath Tukaram Patil, Dhondu Tukaram Patil, Dynenshawar Tukaram Patil, Haribhau Tukaram Patil, Kamlabai Tukaram Patil, Bhagwan Ramkrushan Patil, Eknath Ramkrushan Patil, Namdev Ramkrushan Patil, Muktabai Ramkrushan Patil, Sungadha Tukaram Dalavi, Gangabai Ramkrushan Patil, Dhanshri Ramkrushan Patil, Jayshri Ramkrushan Patil, Tukaram Sadhashiv Dalavi 41/3
178	46/10	Private	Agricultural	0.1076	Shrikant Ramchandra Gaykar, Vasanti Dayanand Chorghe, Avinash Manohar Lund 46/10
179	46/5	Private	Agricultural	0.1021	Chango Rama Jadhav Dundha Rama Jadhav Bhimabai Krushna Joshi 46/5
180	46/6	Private	Agricultural	0.0736	Shrikant Laxman Patil, Bebibai Atamaram Patil, Kalpana Valaku Thakare, Suman Laxman Patil 46/6
181	46/7C	Private	Agricultural	0.2189	Dwarknath Vitthal Lihe 46/7C
182	46/8	Private	Agricultural	0.0252	Ramesh Chatrapati Patil, Sujal Sushant Patil Minor Gardent Mother Manisha Sushant Patil, Parth Sushant Patil Minor Gardent Mother Manisha Sushant Patil, 46/8
183	47/1	Private	Agricultural	0.2852	Chandrakant Urf Chintaman Mahadu Mali, Shantaram Balaram Mali, Pandurang Mahadu Mali 47/1
184	47/2	Private	Agricultural	0.0598	Kantabai Rajaram Patil 47/2
185	47/4	Private	Agricultural	0.2959	Sukrya Dhondu Shelar 47/4
186	48/1A	Private	Agricultural	0.266	Balkrushna Gadlya Shelar, Pandurang Gadlya Shelar, Bandu Gadlya Shelar, Parvatibai Tukaram Gore, Janabai Gadlya Shelar, Shantabai Gadlya Shelar 48/1A
187	48/2	Private	Agricultural	0.0191	Sushila Sitaram Kale, Shridhar Vasudev Fanse, Gajanan Vasudev Fanse, Pandurang Vasudev Fanse,

					Kamlakar Vasudev Fanse, Bhagwan Ramkrushan Patil, Eknath Ramkrushan Patil, Namdev Ramkrushan Patil, Muktabai Ramkrushan Patil, Sungadha Tukaram Dalavi, Gangabai Ramkrushan Patil, Dhanshri Ramkrushan Patil, Jayshri Ramkrushan Patil Tukaram Sadhashiv Dalavi, Shantaram Arjun Patil, Vishnu Arjun Patil, Droupadi Arjun Patil, Pandharinath Tukaram Patil, Dhondu Tukaram Patil, Dynenshawar Tukaram Patil, Haribhau Tukaram Patil, Kamlabai Tukaram Patil, Changunabai Bhr. Tukaram Patil, Kusabai Laxman Patil, Babubai Kana Shelar, Shantabai Namdev, Tukaram Undrya 48/2
188	49	Private	Agricultural	0.1023	Laxmansinh Shankarsinh Rajpurohit, Balasaheb Ramchndra Salve, Chaya Balasaheb Salve 49
189	56P	Private	Agricultural	0.3917	Ratan Narayan Mali, Gulab Bhr Narayan Mali, Bhiva Gopal Mali, Sampadabai Arjun Patil, Fashibai Ramdas Thalke, Baliram Dharma Mali, Rajaram Dharma Mali, Janardan Dharma Mali, Manohar Dharma Mali, Chandrakant Urf Chintaman Mahadu Mali, Shantaram Balaram Mali, Pandurang Mahadu Mali 56P
190	59P	Private	Agricultural	0.3285	Ladku Nakul Patil, Gopal Nakul Patil, Kushi Bhr. Ambadas, Janabai Nana Patil, Sunita Nana Patil, Vishwas Nana Patil, Vanita Nana Patil, Subhash Nana Patil, Yogesh Nana Patil Kantabai Rajaram Patil 59P
191	61/21	Private	Agricultural	0.0314	Kantabai Rajaram Patil 61/21
192	61/23	Private	Agricultural	0.0064	Kathod Daji Patil, Ladku Daji Patil, Eknath Mhadu Patil, Suresh Mhadu Patil, Vithabai Nakul Dalavi, Yesubai Vitthal Bhute, Mathurabai Budhaji Lasane, Shevantibai Mhadu Patil Meghanath Sukrya Patil, Gadalya Sukrya Patil, Barikrao Sukrya Patil, Kalpesh Ramesh Patil, Janabai Tatyta Bhoir, Karuna Namdev Shelar, Dhrupada Balaram Divane Parvati Maruti Sutar, Balaram Parshuram Patil, Ramdas Parshuram Patil, Hausa Santosh Bhoir, Gita Kacharu Bhoir, Bhagithri Parshuram Patil, Dhakalibai Shivram Patil Moti B. Gajanan Mage,



					Haresh Dagadu Dalavi, Nakul Dagadu Dalavi, Sonubai Baliram Bhoir, Sagunabai Mhadu Mali, Dharma Mali 61/23
193	61/24/1	Private	Agricultural	0.8248	Dundaram Ladku Patil, Prakash Ladku Patil, Gurunath Ladku Patil, Somnath Ladku Patil, Balaram Kathod Patil, Parvati Kathod Patil, Lilabai Kamlakar Maghe, Bhagubai Shantaram Patil, Aashabai Yashwant Mali, Kalpana Sunil Choudhari, Santoshi Premnath Patil 61/24/1
194	61/27/A	Private	Agricultural	0.0377	Ratan Narayan Mali, Gulab Bhr Narayan Mali, Bhiva Gopal Mali, Sampadabai Arjun Patil, Fashibai Ramdas Thalke, Baliram Dharma Mali, Rajaram Dharma Mali, Janardan Dharma Mali, Manohar Dharma Mali, Chandrakant Urf Chintaman Mahadu Mali, Shantaram Balaram Mali, Pandurang Mahadu Mali 61/27A
195	61/29	Private	Agricultural	0.0084	Kaluram Narayan Patil, Ganesh Jagan Patil, Gangubai Jagan Patil, Yamunabai Haresh Dalavi, Bhimabai Namdev Pardhi, Kamlabai Pandit Chorghe, Janabai Baban Thanage Fashibai Mangal Pardhi, Kasubai Ladku Patil, Sainath Shripat Patil, Meghanath Shripat Patil, Sugandha Manohar Tarane, Kavita Shripat Patil, Manisha Shripat Patil, Taibai Shripat Patil 61/29
196	62/1P	Private	Agricultural	0.1046	Kashinath Laxman Patil, Kamlakar Laxman Patil, Yashwant Laxman Patil, Sharad Laxman Patil, Vasudev Laxman Patil, Kamlabai Namdev Mhatre, Indubai Ananta Bhoir, Gulab Vinayak Choudhari, Jaya Madhukar Bhoir, Mina Naresh Tare, Anandibai Laxman Patil, Motiram Dattu Patil, Pundalik Dattu Patil, Bebibai Devidas, Kiran Devidas, Nikita Devidas, Akshay Devidas, Ankita Devidas Patil, Bhimabai Dattu Patil 62/1P
197	67/1	Private	Agricultural	0.018	Eknath Mhadu Patil, Suresh Mhadu Patil, Vithabai Nakul Dalavi, Yesubai Vitthal Bhute, Mathurabai Budhaji Lasane, Balaram Parshuram Patil, Ramdas Parshuram Patil, Hausa Santosh Bhoir, Gita Kacharu Bhoir, Bhagithri Parshuram Patil 67/1

198	67/2/1	Private	Agricultural	0.0155	Mangalsing Bhagatsing Sodhi 67/2/1
199	67/2/2	Private	Agricultural	0.073	Namdev Shantaram Patil, Pandurang Shantaram Patil, Pama Bapa Shantaram Patil, Kamal Bap Shantaram Patil 67/2/2
200	67/2/3/1	Private	Agricultural	0.0178	Keharsing Bhagatsing Sodhi 67/2/3/1
201	67/2/3/2	Private	Agricultural	0.063	Keharsing Bhagatsing Sodhi 67/2/3/2
202	67/3	Private	Agricultural	0.0039	Keshav Gajanan Maghe, Sudam Gajanan Maghe 67/3
203	67/5	Private	Agricultural	0.0886	Raibai B. Nago Patil, Kathod Daji Patil, Ladku Daji Patil, Eknath Mhadu Patil, Suresh Mhadu Patil, Vithabai Nakul Dalavi, Yes ubai Vitthal Bhute, Mathurabai Budhaji Lasane, Shevantibai Mhadu Patil Meghanath Sukrya Patil, Gadalya Sukrya Patil, Barikrao Sukrya Patil, Kalpesh Ramesh Patil, Janabai Taty Bhoir, Karuna Namdev Shelar, Dhrupada Balaram Divane, Parvatibai Maruti Sutar, Balaram Parshuram Patil, Ramdas Parshuram Patil, Hausa Santosh Bhoir, Gita Kacharu Bhoir, Bhagithri Parshuram Patil, Dhakali Shivram Patil, Moti B. Gajanan Mage, Premabai Raghunath Paradhi, Dinesh Raghunath Paradhi, Sarasabai Prakash Patil, Kamlabai Pandurang Gode, Sakubai Kamalakar Bajane 67/5
204	68/11	Private	Agricultural	0.0653	Mangalshing Bhagatshing Sodhi 68/11
205	68/7	Private	Agricultural	0.1301	Kathod Daji Patil, Ladku Daji Patil, Eknath Mhadu Patil, Suresh Mhadu Patil, Vithabai Nakul Dalavi, Yes ubai Vitthal Bhute, Mathurabai Budhaji Lasane, Shevantibai Mhadu Patil Meghanath Sukrya Patil, Gadalya Sukrya Patil, Barikrao Sukrya Patil, Kalpesh Ramesh Patil, Janabai Taty Bhoir, Karuna Namdev Shelar, Dhrupada Balaram Divane, Parvatibai Maruti Sutar, Balaram Parshuram Patil, Ramdas Parshuram Patil, Hausa Santosh Bhoir, Gita Kacharu Bhoir, Bhagithri Parshuram Patil, Dhakali Shivram Patil, Moti B. Gajanan Mage, Premabai Raghunath Paradhi, Dinesh Raghunath Paradhi, Sarasabai Prakash Patil, Kamlabai Pandurang Gode, Sakubai Kamalakar Bajane 68/7

206	68/9	Private	Agricultural	0.6892	Eknath Mhadu Patil, Suresh Mhadu Patil, Vithabai Nakul Dalavi, Yesubai Vitthal Bhute, Mathurabai Budhaji Lasane, Balaram Parshuram Patil, Ramdas Parshuram Patil, Hausa Santosh Bhoir, Gita Kacharu Bhoir, Bhagithri Parshuram Patil, Dhakalibai Shivram Patil, Keval Ashiwan Gudaka, Padmakar Pandurang Bhoir 68/9
207	69P	Private	Agricultural	0.3661	Kashinath Laxman Patil, Kamalakar Laxman Patil, Yashwant Laxman Patil, Sharad Laxman Patil, Vasudev Laxman Patil, Kamlabai Namdev Mahatre, Indu Anant Bhoir, Gulab Vinayak Choudhari, Jaya Madhaukar Bhoir, Mina Naresh Tare, Aanandibai Laxman Patil, Bhagirathi Parshuram Patil, Balaram Parshuram Patil, Ramdas Parshuram Patil, Hausa Santosh Bhoir, Gita Kacharu Bhoir, Eknath Mahadu Patil, Suresh Mahadu Patil, Balaram Parshuram Patil, Ramdas Parshuram Patil, Dhakalibai Shivaram Patil, Haresh Dagadu Dalavi, Nakul Dagadu Dalavi, Sagunabai Mahadu Dalavi, Sonubai Baliram Bhoir, Vithabai Nakul Dalavi, Yesubai Vitthal Bhute, Mathurabai Budhaji Lasane 69P
208	71	Private	Agricultural	0.043	Dharma Ladku Mal 71
209	74	Private	Agricultural	0.2246	Baban Ziprya Jamdare, Suman Dattatray Gharat, Suresh Sukrya Jamdare, Sunil Sukrya Jamdare, Santosh Sukrya Jamdare, Aanandi Sukrya Jamdare, Indubai Ladku Patil, Sanjivani Kailas Bhoir, Geeta Namdev Jamdare, Gitesh Namdev Jamdare, Nilesh Namdev Jamdare, Rupesh Namdev Jamdare, Kalpa Ramesh Jamdare, Rohini Ramesh Jamdare, Uday Ramesh Jamdare, Roshni Ramesh Jamdare, Eknath Mahadu Patil, Suresh Mahadu Patil, Vithabai Nakul Dalavi, Yesubai Vitthal Bhute, Mathurabai Budhaji Lasane, Shevantibai Mahadu Patil, Meghanath Sukrya Patil, Gadlya Sukrya Patil, Barikrao Sukrya Patil, Kalpesh Ramesh Patil, Janabai Tatya Bhoir, Karuna Namdev Shelar, Dhurpadi Balaram Diwane, Parvati Maruti Sutar, Balaram Parshuram Patil, Ramdas Parshuram Patil, Housa Santosh Bhoir, Gita Kacharu Bhoir, Bhagirathi Parshuram Patil 74
210	75	Private	Agricultural	0.8926	Vijay Gopal Shri Gopal Rathi, Vasnat

					Somchand Hariya, Ketan Somchand Hariya, Rekha Vijaykumar Maru, Baban Ziprya Jamdare, Suman Dattatray Gharat, Suresh Sukrya Jamdare, Sunil Sukrya Jamdare, Santosh Sukrya Jamdare, Aanandi Sukrya Jamdare, Indubai Ladku Patil, Sanjivani Kailas Bhoir, Geeta Namdev Jamdare, Gitesh Namdev Jamdare, Nilesh Namdev Jamdare, Rupesh Namdev Jamdare, Kalpa Ramesh Jamdare, Rohini Ramesh Jamdare, Uday Ramesh Jamdare, Roshni Ramesh Jamdare, Dharma Kana Shelar, Sitabai Dharma Khambere, Baraku Pandharinath Kene, Charpat Krushna Patil, Gangabai Bap Krushna, Shobabai Bap Krushna, Yesubai Balkrushan Patil, Suman Balaram Patil, Pandit Balaram Patil, Pankaj Balaram Patil, Komal Balaram Patil, Anjana Vinod Patil, Bayibai Gajanan Gurav, Fashibai Ashok Bhoir, Taibai Balu Jadhav, Mandibai Sandip Mali, M Sumit Developers Bhagidar Bhagwanji Narashi Patel 75
211	77/11	Private	Agricultural	0.0716	M. Sumit Developers Tarfe Bhagidar Vijay Gopal Rathi, Ronak Kamlesh Patel, Pragnesh Maganbhai Patel, Padmavati Balan, Bhavna Narendra Shah, Narendra Chabildas Shah, Yu Sudarshan, Dinesh Natavarlal Shetha, Malati Dinesh Shetha 77/11
212	78/3/2	Private	Agricultural	0.0393	M. Sumit Developers Tarfe Bhagidar Vijay Gopal Rathi, M. Arun Pallavrayjng Industries Tarfe Bhagidar Bhanushankar Motilala Sandhi, Hitendra Somchand Gudaka, Somchand Vajabhai Gada, Chetanaben Somchand Gada, Chetana Dipak Shah, Mansukhalal Vajabhai Gada, Nitaben Mansukhalal Gada, Sharada N. Singatiya, Siddhesh N. Singaliya, Mulchand Jivraj Savala, Bhavesh M. Savala (HUF), Kalyanmal Jain (HUF) Tarfe Karta Kalyanmal Champalal Jain, Sonal Mihir Shah, Mamata Anasul Shah, Anasul Sudhir Shah, Suresh Ramkumar Bang Lila Suresh Bang, Shashi Suresh Darak, Shriram Daryagir Giri, Shantaram Ganpat Bhoir 78/3/2
213	79/1	Private	Agricultural	0.0115	M. Sumit Developers Tarfe Bhagidar Bhgawnaji Narsi Patel, Dilip Nemchand Bid, Mahendra Vajabhai

					Gada, Chandanben Mahendra Gada, Mansukhalala Vajabhai Gada, Nitaben Mansukhalal Gada, Saibhagyachand M. Doshi, Yatinkumar M. Doshi, Bharatkumar M. Doshi, Kaushik Dhirendra Malade, Tina Kaushik Malade, Dhirendra Lakhamshi Malade, Ramila Dhirendra Malade, Yu Sudarshan, Padmavati Balan, Kirit Manilal Shah, Rikit Kirit Shah, Amita Jagat Mehata, Nipa Kanish Shah, Jagat A. Mehata, Sonal Mihir Shah, Rupal Dhaval Shah Yatin Mahendra Gada 79/1
214	81P	Private	Agricultural	0.3341	M Shrisai Cop. Bhagidar Padmakar Pandurang Bhoir Ashwin D . Gudakha M. Sumit Developers Tarfe Bhagidar Bhgawnaji Narsi Patel, Kapilaben Harivand Aashtik, Kriti Harivandan Aashtik, Kailas Maniram Goyal, Murtuja Sabbir Rediyovala, Mustfa Sabbir Rediyovala, Meherbanu Rediyovala, Shabbir Mohmmad Ali Rediyovala, Mustfa Sadik Chil, Rukshana Sadik Chil, Shardadevi Laxminarayan Bansal, Hemchnad Bhimjibai Shah, Bhupendra Hemchand Shah, Vinodkumar Shreelaxmi Narayan Bhansal, Rashika Raghunath Apraj, Shantaram Vasudev Apraj, Bhaven Manshukhlal Sheth, Sonal Bhaven Sheth, Chandrika Sailesh Shah, Varsha Kirit Shah, Samiyabanu Salman Pathaka, Sahabanu Jakki Nur, Sham S. 81P
<b>Village: Malbidi</b>					
215	51p	Private	Agricultural	0.044	Rama Hal Patil, Dhondubabu, Sitaram Babu, Namdev Babu, Meera Babu, Baliram Kathod Thakare, Chintaman Kathod Thakare, Sada Kathod Thakare, Taramati Kathod Thakare, Usha Ananta Patil Meerabai Babu, Gulab Babu, Anandi Bhr. Babu, Mangesh Mukund Thakare, Janardan Ram Patil, Gurunath Ram Patil, Baban Ram Patil, Sitabai Ram Patil, Anusaya Ram Patil, Shakuntala Maruti Patil, Bapu Ram Patil (Kore), Kondu Lahu Thakar, Parsharam Jau Thakare, Kondya Lahu Thakare, Dhau Bhau Patil, Ananta Kusha Thakare, Banubai Kusha Thakare, Chandrabhaga Kusha Thakare, Prema Ramchandra Thakare, Fashi Ramchandra

					Thakare,Shobha Ramchandra Thakare,Gopal Bematya Thakare,Ramchandra Bematya Thakare,Laxman Bematya Thakare,Hirabai Bematya Thakare,Devaki Bemathya Thakare,Sonibai Gurunath Gharat,Ramchandra Kusha Thakare,Govind Kacharu Dalavi,Halibai Naryan Bhoir,Nagu Ganpat Paraghe,Chandrabhaga Kacharu Dalavi, Gulam Rasul A S Vinchu,Namdev Kondu Thakare,Chandrabhaga Kondu Thakare,Laxmi Shridhar Patil,Bhagwan Kondu Thakare,Narayan Kondu Thakare,Jayram Kondu Thakare,Saraswati Budhya Thakare,Sham Budhya Thakare,Shantaram Budhya Thakare,Tarabai Budhya Thakare,Gangi Damodar Jadhav,Sitabai Ramchandra Thakare,Dattatrey Kusha Thakare,Banubai Shankar Patil,Prakash Ramchandra Thakare,Prema Gopal Godase,Fashibai Dinesh Patil,Shobha Ashok Shelar,Anita Ananta Thakare,Chandrakant Ananta Thakare,Dhyneshwar Ananta Thakare,Vijubai Dipak Jadhav,Gajanan Dundya Thakare,Yamuna Dundya Thakare,Ranjana Dundya Thakare,Shevanti Yashawant Bhoir,Sangita Shantaram Patil,Vandana Vaman Patil 51P
216	53/9	Private	Agricultural	0.0398	Kusha Kau Thakare,Saraswati Budhya Thakare, Sham Budhya Thakare, Shantaram Budhya Thakare, Gangi Damu Patil,Tarabai Budhya Thakare 53/9
217	55/4	Private	Agricultural	0.0122	Irfan Abdul Sattar Kazi 55/4
218	55/6p	Private	Agricultural	0.1497	Irfan Abadul Sattar Kazi, Hina Irfan Kazi 55/6P
219	56/4A	Private	Agricultural	0.4742	Mahendra Damodar Patil, Sharad Damodar Patil, Manjula Damodar Patil, Yamini Yadav Khade 56/4A
220	60/8p	Private	Agricultural	0.0622	Namdev Kondu Thakare, Chandrabhaga Kondu Thakare, Laxmi Shridhar Patil, Bhagwan Kondu Thakare,Narayan Kondu

					Thakare, Jayram Kondu Thakare 60/8P
221	61/2	Private	Agricultural	0.002	Baliram Kathod Thakare, Chintaman Kathod Thakare, Sada kathod Thakare, Taramati Kathod Thakare, Usha Ananta Patil 61/2
222	68/1p	Private	Agricultural	0.0021	Malati Krushna Patil, Sangita Krushna Patil, Jayshri Jayendra Dinkar, Vinod Gopal Patil, Harishchandra Gopal Patil, Amrut Gopal Patil, Halya Gopal, Damodar Gurunath Patil Arun Gurunath Patil, Suresh Gurunath Patil, Jayawanti Gurunath Patil, Kalpana Gurunath Patil, Laxmi Gurunath Patil, Kamalabai Mukund Patil, Shobha Namdev Shelar Sunanda Haribhau Akare, Ujvala Vasant Agivale, Bhagubai Gurunath Patil, Amrut Gopal Patil, Malati Krushna Patil, Sangita Krushna Patil, Jayshri Jayendra Dinkar Vinod Gopal Patil, Harishchandra Gopal Patil, Mainuddin Patel, Gopal Baliram Bhoir 68/1P
<b>Village: Nandithane</b>					
223	10/3	Private	Agricultural	0.0401	Sukarya Ram Bhoir, Dadu Baraku Bhoir, Shripat Baraku Bhoir, Vinayak Baraku Bhoir, Halibai Baraku Bhoir, Maruti Baraku Bhoir 10/3
224	10/6	Private	Agricultural	0.0134	Jubedabanu Sidhik Meman, Kulsumbaby Yusuf Meman, Ekbal Yusuf Meman, Farhan Yusuf Meman, Rubina Firoj Meman, Estiyaj Yusuf Meman, Rafija Yusuf Meman, Amina Yusuf Meman, Sugara Abdul Sattar Meman, Hanif Abdul Sattar Meman, Shafik Abdul Sattar Meman, Anvar Abdul Sattar Meman, Shabanam Abdul Sattar Meman, Farida Abdul Sattar Meman Gurunath Dattu, Vasant Dattu, Laxman Dattu, Vimala Dattu Bhoir, Laxmibai Dattu Bhior 10/6
225	11/1	Private	Agricultural	0.0528	Anvar Abdul Sattar Meman, Amina Yusuf Meman, Ikabal Yusuf Meman, Estiyaj Yusuf Meman, Kulsumbaby Yusuf Meman, Jubedabanu Sidhik Meman, Farhan Yusuf Meman, Rubina Firoj Meman, Shafik Abdul Sattar Meman, Hanif Abdul Sattar Meman, Yusuf Kasam Meman, Rafija Yusuf Meman, Sugara Abdul Sattar Meman, Shabanam Abdul Sattar Meman, Farida Abdul Sattar

					Meman, Gurunath Dattu, Vasant Dattu, Laxman Dattu, Vimal Dattu, Laxmibai Dattu Bhior 11/1
226	11/2	Private	Agricultural	0.0145	Nana Vithhal Mhatre, Krushna Bapu Mhatre, Ganpat Bapu Mhatre, Gurunath Dattu, Vasant Dattu, Laxman Dattu, Vimal Dattu Bhior, Laxmibai Dattu Bhior 11/2
227	11/3	Private	Agricultural	0.0228	Maruti Baraku Bhoir 11/3
228	11/4	Private	Agricultural	0.0391	Sukarya Ram Bhoir, Dadu Baraku Bhoir, Maruti Baraku Bhoir, Shripad Baraku Bhoir, Vinayak Baraku Bhoir, Halibai Baraku Bhoir 11/4
229	112/1P	Private	Agricultural	0.1172	Budhaji Babu Shelar, Krushna Mhadu Shelar, Bhagibai Chango Patil, Radhibai Chango Jaghav, Shenubai Vaman, Vandana Bap Shankar Goshte, Avinash Jagannath Goshte, Jayshri Jagannath Goshte, Mahendra Balkrushana Vaghe, Surekha Suresh Shelar, Darshna Balaram Gharat, Kunda Shankar Goshte, Divya Dyanand Bhoir, Sachin Jagannath Goshte, Barakibai Shankar Goshte, Umesh Balkrushna Vaghe, Bhagirathi Gauru Shelar, Manohar Gauru Shelar, Beby Bap Gauru, Usha Bap Gauru, Ramu Babu Patil, Sadhashiv Babu Patil, Parvati Babu Patil, Radhika Damu Jadhav, Chanda Damu Shelar, Rajendra Damu Shelar, Rajan Damu Jadhav, Ramubai Nai, Kamubai Ganpat, Sonubai Aabo, Babaji Mahadu Shelar, Bhamibai Bago Patil, Radhibai Chago Patil, Shevubai d Patil 112/1P
230	113P	Private	Agricultural	0.0604	Jay Jagannath Patil, Vinod Bapu Gaikwad, Kaluram Kusha Shelar, Ananta Bapu Gaikwad, Premnath Sakharam Naik, Nikita Nitin Bhoir, Laxmi Narayan Shelar, Vasudev Narayan Shelar, Vinita Vilas Kathode, Vaibhav Narayan Shelar, Ankita Anil Bhoir 133P
231	117/3	Private	Agricultural	0.1908	Ganpat Bango Bhoir 117/3
232	118P	Private	Agricultural	0.0034	Vashalla Kondu Bhoir, Malik Mustaf Ahamad Patel, Najama Jahir Patel, Akaliya A Rajjak Patel 118p
233	12/2	Private	Agricultural	0.0093	Sukarya Rama Bhoir, Dadu Baraku



					Bhoir, Shripat Baraku Bhoir, Vinayak Baraku Bhoir, Halibai Baraku Bhoir, Maruti Baraku Bhoir 12/2
234	12/9	Private	Agricultural	0.0045	Nana Vithal Mahatre, Gurunath Dattu, Vasant Dattu, Laxman Dattu, Vimal Dattu, Laxmibai Dattu Bhoir 12/9
235	126P	Private	Agricultural	0.0197	Baban Tukaram Bhoir, Kalu Tukaram Bhoir, Kathod Ramu Shelar, Tukaram Rama Bhoir Sarafaraj Irfan Bhure, Naushad Dastagir Patel, Asalam Sikandar Thanval 126P
236	130/2	Private	Agricultural	0.0001	Abdul Kalam Hyatullah Choudhari 130/2
237	149P	Private	Agricultural	0.1135	Kondya Kathod Sutar, Shankar Kathod Sutar, Janakibai Kathod Sutar, Bhagubai Kalu, Makibai, Janibai, Bapu Gaykar, Eknath Bhagya Sutar, Rajendra Bhaga Sutar, Vasudev Bhagya Sutar Radhika Baban Raut, Gulababai Bhagya Sutar, Bhagubai Laku, Changunabai Parshuram Sutar, Padmakar Parashuram Sutar, Narayan Parashuram Sutar, Bebybai Namdev Jadhav Chhabibai Ramesh Jadhav, Meenabai Kaluram Bhandari, Bhagubai Kalu 149p
238	161/2	Private	Agricultural	0.2279	Narayan Ramji Bhoir 161/2
239	169A/4A/76P	Private	Agricultural	0.398	Forest Dipartment, Dattatrey Ramchandra Bhoir, Ramesh Ramchandra Bhoir, Sitabai Kau Bhoir, Swati Anil Khardikar, Chandrakant Sakharan Vanjal, Gurunath Sakharan Vanjal, Lata Bhra . Nanda Mukane, Shobha Bhra . Raju Palkar, Koyana Purnvasati, Bhalchandra Narayan Bhoir, Narendra Narayan Bhoir, Vinit Liladhar Bhoir, Amol liladhar Bhoir, Hareish Bhalchandra Bhoir, Noufil Mansur Ansari, Yuthe Mansur Ansari, Shuja Mansur Ansari, Baban Tukaram Bhoir 169A/4A/76pai
240	17/1A	Private	Agricultural	0.1372	Jyotashna Surykant Patil, Janki Hari Bhoir, Savlaram Hari Bhoir, Mani Namdev Patil, Parvatibai Balaram Bhoir, Sharad Balaram Bhoir, Madan Balaram Bhoir, Nilesh Balaram Bhoir, Shobha Anil Navbasate, Ashada Krishna Kene 17/1A

241	17/5	Private	Agricultural	0.0019	Abdul Sattar Kasam Meman, Esuf Kasam Meman, Jubedabanu Sidik Meman, Amabo, Shamu, Krushna Ladaku Bhoir 17/5
242	18/1	Private	Agricultural	0.0449	The Maharashtra State Co.Opp.Bank Ltd.Mumbai, Ramaji Parsha Varali, Sitaram Parasha Varali, Ramu Parasha Varali, Mali Navasha, Mangali Pavalya Bhavar,Radhi Sham Gurav 18/1
243	19P	Private	Agricultural	0.0815	Fahim Khalid Patel, Ramiza Sikandar Patel, Farhan Najir Patel, Faijiya Farhan Patel, Sarfaraj Irfan Bhure, Eswariya Bhaskar Pingat 19p
244	28/1	Private	Agricultural	0.0089	Tukaram Dudhya Sutar 28/1
245	33P	Private	Agricultural	0.142	Kondya Kathod Sutar,Shankar Kathod Sutar,Janakibai Kathod Sutar,Bhagubai Kalu,Manibai,Jakibai Bapu Mankar,Dwarki Baraku Sutar,Anant Baraku,Namadev Baraku,Dattatery Baraku,Raju Baraku,Bhagibai Kalu,Shantaram Vithhal Sutar,Ananta Vithhal Sutar,Ganesh Vithhal Sutar,Ramabai Kondu Patil,Baraku Jivan Sanavi,Shobha Ramchandra Dagale,Nanda Yashwant Gaikar,Changunabai Parshuram Sutar,Padamakar Parshuram Sutar,Narayan Parshuram Sutar,Babybai Namdev Jadhav,Chabibai Ramesh Jadhav,Meenabai Kaluram Bandari,Eknath Bhagya Sutar,Rajendra Bhagya Sutar,Vasudev Bhagya Sutar,Radhika Baban Raut,Gulabbai Bhagya Sutar 33P
246	34	Private	Agricultural	0.3279	Dundya Bango Shelar, Gurunath Kondu Shelar, Eknath Kondu Shelar, Lata Kondu Patil, Geeta Prakash Patil, Kavita Krushna Patil, Parvati Kondu Shelar, Savita Bhupesh Jadhav 34
247	6/1	Private	Agricultural	0.0371	Aamaso Gulamhusen Patel, Kadir Gulam Husen Patel, Mustfa GulamHusen Patel, Malik Gulamhusen Patel, Nasim Sarif Kaskar, Faimida Sabir Kaskar, Neha Salim Patel, Mubshir Salim Patel, Safban Salim Patel, Sika Vasim Javare, Sayma Salim Patel, Arit Salim Patel, Maksud Aamasaheb Patel, Shakil Aamasaheb Patel, Aakil

					Aamasaheb Patel, Akhatari Sabbir Bolijakar, Sabiha Sham Suddin Sayvankar, Rafiaa A. Rahman Sayvankar, Joheb Ahmad Khatri, Mohmmd Juned Ahamad Khatri, Khashid Mansur Ahmad Anshari, Lubna Muturza Sariya 6/1P
248	76	Private	Agricultural	0.0681	Sabiya Irafan Bhure 76
249	83P	Private	Agricultural	0.0119	Budhaji Babu Shelar, Krushana Mahadu Shelar, Dundya Bango Shelar, Gurunath Kondu, Eknath Kondu, Lata Ramesh Patil, Gita Prakash Patil, Kavita Krushana Patil, Savita Bhupesha Jadhav, Parvati Kondu Shelar, Taramati Nana Shelar, Ramesh Nana Shelar, Chandrakant Nana Shelar, Vishnu Nana Shelar, Prema Nana Shelar, Mahamad Ajim Salauddin Patil, Abdul Ajim Salauddin Patil 83P
250	85/2	Private	Agricultural	0.1891	Narayan Ramaji Bhoir 85/2
251	9P	Private	Agricultural	0.0033	Gurunath Dattu Bhoir, Vasant Dattu Bhoir, Laxman Dattu Bhoir, Laxmibai Dattu Bhior, Vitthal Dattu Bhoir, Maruti Baraku Bhoir, Vimal Dattu Bhior, Sukrya Rama Bhoir, Dadu Baraku Bhoir, Maruti Baraku Bhoir, Shipat Baraku Bhoir, Vinayak Baraku Bhoir, Halibai Baraku Bhoir, Jubenabanu Siddhik Meman, Kulasumbebi Yusuf Meman, Ikabal Yusuf Meman, Irafan Yusuf Meman, Rubina Firoj Meman, Istiyaj Yusuf Meman, Rafija Yusuf Meman, Amina Yusuf Meman, Sugara Abdul Sattar Meman, Hanif Abdul Sattar Meman, Shafik Abdul Sattar Meman, Anvar Abdul Sattar Meman, Shabanam Abdul Sattar Meman, Farida Abdul Sattar Meman, Nana Vittahl Mhatre, Amaso Gulama Husen Patel, Kadir Gulam Husen Patel, Malik Gulam Husen Patel, Vasim Shafik Kasakar, Musatfa Gulamhusen Patel, Faimida Shabbir Kasakar, Khalil Sikandar Patel, Ekbal Sikandar Patel, Mohanshing Sikandar Patel, Manjur Sikandar Patel, Ashif Sikandar Patel, Shamshad Sikandar Patel, Firoj Khalil Divekar, Ajagari Shabbir Buber, Amina Sikandar Patel, Aarit Salim Patel, Mubshir Salim Patel, Sika Vasim Javare, Samama Salim Patel, Neha Salim Patel, Safban Salim Patel, Mansur Ahamand M. Hanif

					Ansari,Khurshid Mansur Ahamad Ansari,Mohammad Juned Ahamad Khatri,Joheb Ahamad Khatri,Rashida Gulam Husen Patel 9P
	<b>Village: Nivali</b>				
252	1/15B	Private	Agricultural	0.1524	Pandurang Ramchandra Nivale 1/15B
253	1/22	Private	Agricultural	0.0332	Baburao Raghunath Nivale, Narayan Raghunath Nivale, Vishnu Raghunath Nivale, Krushnabai Raghunath Nivale, Kamlakar Halya Patil, Sudhir Halya Patil 1/22
	<b>Village: Pundas</b>				
254	135/1	Private	Agricultural	0.0534	Suresh Pandurang Choranghe, Shanvar Ravaji Bhoir 135/1
255	135/3	Private	Agricultural	0.02	Shivram Gopal Vaidya, Champabai Gangaram Jadhav 135/3
256	141 P	Private	Agricultural	1.5986	Jagdish Ranchodadas Patel, Virchand Hargan Mandu, Kundan Kirat Panchamatiya, Kamlesh Lakhamashi Sawala, Gurunath Vaman Bhoir 141p
257	65/3	Private	Agricultural	0.0114	Vitthal Shankar Patil 65/3
258	66/P	Private	Agricultural	0.0426	Shankar Rama Jadhav, Ramabai Narayan Patil 66P
259	67/1	Private	Agricultural	0.0298	Pandrinath Pandurang Chorage 67/1
260	67/2	Private	Agricultural	0.031	Ramabai Narayan Patil, Gita Gurunath Pashte, Jayvanti Bhagavan Patil, Darshana Balaram Bhoir, Netra Naresh Patil, Prakash Bhagvan Patil, Monika Motiram Bhoir, Vinayak Bhagvan Patil, Vaishnavi Vishwanath Shelar, Shevanti Bhagvan Patil, Sushila Sunil More 67/2
261	71	Private	Agricultural	0.0589	Maruti Rama Jadhav, Kisan Rama Jadhav, Gajanan Rama Jadhav, Leela Govind Jadhav, Asha Kundlik Jadhav, Dayaram Kundalik Jadhav Apk Aai Asha Kundalik Jadhav, Vinod Kundalik Jadhav Apk Aai Asha Kundalik Jadhav, Bala Kundalik Jadhav Apk Aai Asha Kundalik Jadhav, Parvati Undu Jadhav, Vijay Undu Jadhav, Chaya Undu Jadhav 71
262	76p	Private	Agricultural	0.0622	Subhash Hari Thakare, Bhaskar Hari

					Thakare, Suman Madhukar Bhoir, Priyanka Santosh Thakare, Ranjana Santosh Thakare, Sarika Santosh Thakare, Suraj Santosh Thakare, Ramabai Narayan Patil, Darshana Balaram Bhoir, Netra Naresh Patil, Prakash Bhagavan Patil, Monika Motiram Bhoir, Vinayak Bhagavan Patil, Vaishnavi Vishvnath Shelar, Shevanti Bhagavan Patil, Sushila Sunil More, Jayvanti Bhagavan Patil, Geeta Gurunath Pashte, Gurucharan Maharashtra Government, Maruti Sankar Patil, Kushum Dattu Patil, Indubai Parshuram Gawade, Taramati Gurunath Valimbe, Shivram Shankar Patil 76p
263	77/11	Private	Agricultural	0.0192	Gulam Rasul Amin Sonvindu 77/11
264	78	Private	Agricultural	0.192	Nasima Yashin Patel, Rukshana Riyaj Jamadar, Husen Mamudmiya Bardi, Ejaj Mamudmiya Bardi, Rubina Anshar Kabekar, Bibinaj Anvar Benga, Sabnur Aashik Bardi, 78
<b>Village: Supegaon</b>					
265	11p	Private	Agricultural	0.1207	Janaki Raghu Patil, Dhau Raghu Patil, Ganu Raghu Patil, Ashok Raghu Patil, Savalaram Raghu Patil, Nami Gouri Shelar, Tukaram Daji Patil, Devaki Daji Patil, Undrya Daji Patil, Bhaskar Daji Patil, Ramchandra Daji Patil 11p
266	23/1	Private	Agricultural	0.0063	Baliram Govind Patil, Ramdas Govind Patil 23/1
267	23/2	Private	Agricultural	0.0248	Madhukar Baburav Kadam 23/2
268	31/5	Private	Agricultural	0.0047	Shakuntalabai Alias Dhau Dattatry, Sulabha Bhagavan, Madhukar Nagho Patil, Manohar Nagho Patil, Sunita Nagho Patil, Fulavanti Sitaram Mahaskar, Savita Ramchandra Shelar, Fulavanti Dhondur Thakare 31/5
269	31/6	Private	Agricultural	0.194	Ramakant Mau Patil, Shantaram Mau Patil 31/6
270	31/7	Private	Agricultural	0.0067	Sarsawati Baban Patil, Subhash Baban Patil, Suresh Tukaram Patil, Nitin Chandrakant Patil, Kisan Chandrakant Patil, Vinod Chandrakant Patil, Sushila Balaram Patil, Renuka Rajaram Patil, Viswas Keshav Bhoi

					31/7P
271	31/8	Private	Agricultural	0.0049	Sarsawati Baban Patil, Subhash Baban Patil, Suresh Tukaram Patil, Nitin Chandrakant Patil m, Kisan Chandrakant Patil, Vinod Chandrakant Patil, Sushila Balaram Patil, Renuka Rajaram Patil, Viswas Keshav Bhoi 31/8P
272	34/1	Private	Agricultural	0.0042	Suresh Tukaram Patil, Sarsawati Baban Patil, Subhash Baban Patil, Nitin Chandrakant Patil, Kisan Chandrakant Patil, Vinod Chandrakant Patil, Sushila Balaram Patil, Renuka Rajaram Patil 34/1
273	7	Private	Agricultural	0.0045	Fasubai Ganpat Valate 7
274	73/2	Private	Agricultural	0.0299	Janardan Kashinath Patil, Ramu Krushna Choudhary 73/2
275	74	Private	Agricultural	0.0503	Ramu Krushna Choudhary 74
276	75/2	Private	Agricultural	0.0218	Ramu Krushna Choudhary 75/2
277	77	Private	Agricultural	0.0322	Ramu Krushna Choudhary, Janardhan Moreshwar Joshi, Raghunath Moreshwar Joshi, Vasnat Moreshwar Joshi, Sushila B Laxman Joshi 77
278	79p	Private	Agricultural	0.0116	Indian Govansh Protection Implement Unit, Haridas Ratan Mahatry, Shivdas Ratan Mahatry 79p
279	89p	Private	Agricultural	0.1917	Geeta Dattatray Patil, Ranjit Dattatray Patil, Vasant Narayan Patil, Vilas Narayan Patil, Naresh Narayan Patil, Ramchandra Deu Patil, Motiram Chahu Choudhari, Sunita Tukaram Bhoir, Mayur Tukaram Bhoir, Samir Tukaram Bhoir, Ramesh Mahadu Bhoir, Rajshri Rajaram Bhoir, Raju Rajaram Bhoir, Devyani Rajaram Bhoir, Manali Rajaram Bhoir 89P
280	9	Private	Agricultural	0.0205	Undrya Daji Patil 9
281	90p	Private	Agricultural	0.0496	Baliram Govind Patil, Geeta Dattatry Patil, Ranjit Dattatry Patil, Vasant Narayan Patil, Vilas Narayan Patil, Naresh Narayan Patil, Ananta Gopinath Patil, Manohar Baliram Patil 90p
282	91/1	Private	Agricultural	0.0847	Pandurang Bapu Patil

					91/1
283	91/2/2	Private	Agricultural	0.024	Sadhana Manoj Sharma Urf Sadhana Ramesh Sharma 91/2/2
284	92/1	Private	Agricultural	0.0221	Ramchandra Deu Patil 92/1
<b>Village: Usroli</b>					
285	62/1/2	Private	Agricultural	0.067	Participation by Sumit Developers, Mr. Bhagwanji Narasi Patel 62/1/2
286	63/8	Private	Agricultural	0.066	Sakhraram Mahadu Gulavi 63/8
287	63/9	Private	Agricultural	0.03	Jayram Sakhraram Gulavi, Chandrakant Sakhraram Gulavi 63/9
<b>Village: Vadape</b>					
288	27/1	Private	Agricultural	0.0037	Gopikabai Padu Patil, Kusum Amrut Thakare, Sunita Kondu Bhoir, Archana Arun Chaudhari, Lata Maruti Bhoir, Sudhir Maruti Bhoir, Milind Maruti Bhoir 27/1
289	27/2	Private	Agricultural	0.0226	Fashibai Shiva Tare, Shantibai Chandrya Lasane, Kharubai Pandhari Vakhare, Savitribai Motiram Mhatre, Bayajibaii Gopinath Kene, Dropadibai Lukha Hajare, Shantubai Kathod Tare, Barkibai Kathod Tare, Vishwas Kathod Tare, Pramod Kathod Tare, Bharat Kathod Tare, Chandana Jayesh Mhatre 27/2
290	27/5	Private	Agricultural	0.0249	Fashibai Shiva Tare, Shantibai Chandrya Lasane, Kharubai Pandhari Vakhare, Savitribai Motiram Mhatre, Bayajibaii Gopinath Kene, Dropadibai Lukha Hajare, Shantubai Kathod Tare, Barkibai Kathod Tare, Vishwas Kathod Tare, Pramod Kathod Tare, Bharat Kathod Tare, Chandana Jayesh Mhatre 27/5
291	29/2	Private	Agricultural	0.014	Yashwant Bango Patil 29/2
292	30P	Private	Agricultural	0.107	Bhagirthibai Govind Pandekar (Jadhav), Kashinath Govind Pandekar (Jadhav), Sudam Govind Pandekar (Jadhav), Kapil Moreshwar Patil 30p
293	34/14P	Private	Agricultural	0.063	Banvarilal Nathulal Agarwal 34/14p
294	37	Private	Agricultural	0.0023	Ramdas Kashinath Patil, Ganpat Kashinath Patil, Haribhau Kashinath Patil, Jijabai Ananta Thakare,

					Haribhua Krushna Bhoir, Ramabai Ramesh Jadhav, Tarabai Namdev Bhoir, Janabai Gopal Patil, Kavita Gopal Patil, Lalita Gopal Patil, Anita Gopal Patil, Chitra Gopal Patil, Kusum Laxman Patil, Santosh Laxman Patil, Yogesh Laxman Patil, Vaishali Laxman Patil, Rutika Sambhaji Varpe Apk Aaji Janabai Gopal Patil, Dynenshwari Sambhaji Varape Apk Aaji Janabai Gopal Patil 37
295	45/3/1	Private	Agricultural	0.0387	Ramesh Motiram Dongare, Ravindra Motiram Dongare 45/3/1
296	45/3/2	Private	Agricultural	0.0634	Ramesh Motiram Dongare, Ravindra Motiram Dongare, Vasant Motiram Dongare, Ananta Motiram Dongare, Aasha Baliram Dongare 45/3/2
297	45/3/5	Private	Agricultural	0.2345	Shantaram Devu Patil 45/3/5
298	45/4	Private	Agricultural	0.08	Suresh Shitaram Renuse 45/4
<b>Village: Vahuli</b>					
299	18/1/A	Private	Agricultural	0.0003	Pavan Kantilal Rochalani, Sunil Kantilal Rochalani, Indrapal Baburav Chughule 18/1/A
300	19/13	Private	Agricultural	0.0567	Ambo Posha Shelar, Vishnu Posha Shelar, Jankibai Posha Shelar 19/13
301	19/14	Private	Agricultural	0.0038	Ambo Posha Shelar Vishnu Posha Shelar Jankibai Posha Shelar 19/14
302	19/2A	Private	Agricultural	0.08	Tukaram Balu Bhoir 19/2A
303	19/6p	Private	Agricultural	0.0026	Keshav Babu Bhoir, National Highway No.3 19/6p
304	20P	Private	Agricultural	0.1148	National Highway No.3 20p
305	25P	Private	Agricultural	0.1168	Keshav Babu Bhoir, National Highway No.3 25p
306	27/1P	Private	Agricultural	0.0045	Keshav Babu Bhoir, National Highway No.3 27/1P
307	27/2P	Private	Agricultural	0.0047	Javerchand Leeledhar Shaha, Tarachand Hiraji Shaha, Tarachand Shamji Savala, National Highway No.3 27/2P
308	30P	Private	Agricultural	0.0008	Dattatrya Narayan Bhoir, Sangita



					Sitaram Bhoir, Kamal Khushal Bhoir, Manohar Maruti Bhoir, Shilpa Subhash Patil, Yogita Yuvraj Nipurti, Bhavna Bhagwan Patil, Chaitali Chandrakant Jadhav, Sudhir Hiraman Patil, Mahadev Kaluram Bhoir, Rehan Siddhik Bhoir, Amabo Laxman Shelar, Pandurang Shankar Bhoir, Mahendra Shivdas Bhoir, Indrapal Shivdas Bhoir Jayshree Shivdas Bhoir, Sunanda Shivdas Bhoir, Pragati Prakash Patil, Priyanka Prakash Patil, Pandurang Vithal Bhoir, Eknath Vithal Bhoir, Padmakar Pandurang Bhoir, Sadashiv Pandurang Bhoir, Haribahu Shankar Bhoir 30P
309	33/3/2P	Private	Agricultural	0.0001	Dhirajlal Narshihbhai Patel 33/3/2p
310	42/5P	Private	Agricultural	0.0085	Pandurang Vithal Bhoir 42/5p
311	48 P	Private	Agricultural	0.1125	Kishor Narshihbhai Patel, Amrutlal Narshihbhai Patel, Pritiben Amrutlal Patel, Pandurang Vithal Bhoir, Eknath Vithal Bhoir, Kantabai Shantaram Bhoir, Padmakar Pandurang Bhoir, Sadashiv Pandurang Bhoir, Dhirajlal Narshihbhai Patel, Amabo Laxman Shelar, Bharat Ramaniklal Patel, Kasturben Ramniklal Patel, Vinod Ramniklal Patel, Kalpana Vinay Patel, Dipen Dhirajlal Patel, Deerajlal Narshihbhai Patel, Keshav Babu Bhoir, National highway freight transportation 48P
			<b>TOTAL</b>	<b>36.0243</b>	

[F. No NHAI/PIU/Surat (Expressway)/L12/275/3D]

RAJESH GUPTA, Dy. Secy.